

2ye

**MAHARASHTRA ACT No. XXVII OF 1974**

**THE SHREEMATI NATHIBAI DAMODAR THACKERSEY WOMEN'S  
UNIVERSITY ACT, 1974.**

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पुढील अधिनियमास राष्ट्रपती यांनी समती दिनांक २ मे १९७४ रोजी मिळाली आसल्यासुले तो, याडारे सर्व लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

बी. पी. दलाल.

सचिव, महाराष्ट्र शासन.

विशी व स्याय विभाग

**MAHARASHTRA ACT No. XXVII OF 1871**

AN ACT TO CONSOLIDATE AND AMEND THE LAW RELATING TO  
THE SHREEMATI NATHIBAI DAMODER THACKERSEY WOMEN'S  
UNIVERSITY

[राष्ट्रपती यांची संभती मिळाल्यांनिंतर अहाराष्ट्र शासन राजपूत्रात, दिनांक १७ मे १९७५ रोजी  
प्रथम (इग्रेजीत) प्रसिद्ध केलेला]

सन् १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम नंसांक २७

श्रीमती नाथोबाई दामोदर ठाकरेजी महिला विद्यापीठाशी संबंधित विधी एकत्रित करण्यासाठी आणि त्यात तुंडाराणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, विद्यापीठांच्या अधिक चांगल्या प्रशासनाचे उपाय विचारात घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस करण्यासाठी व उच्च शिक्षणाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र आणि राज्य या दोन्ही शासनानी वैगंवळेल्या समित्या नेमलेल्या आहेत:

आणि उद्यार्थी, त्या समित्याच्या शिकारशी विचारात घेऊन आणि राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांशी संबंधित असलेल्या निरनिराळांचा विद्यीमध्ये एकलृपता याणण्याच्या हेतूने राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च पिक्पाण्याच्या सोयीने अधिकाधिक समन्वयाची वाटपं करणे; अधिक प्रभावी प्रशासकीय आणि वित्तीय नियंत्रणाची आणि अध्यापन व संशोधन यांची अधिक चागली रचना करण्याची तरतुद करणे; अध्यापक आणि इतर कर्मचारी यांची निवड आणि नेमणक यांसह सर्व वाबीमध्ये कायद्याचे निष्ठा-पूर्वक पालन होत आहे याची खाती करून घेणे; विवक्षित मङ्डळांवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देणे; अध्यापकांच्या व्यापक प्रतिनिधिवाची तरतुद करणे आणि अशा सर्व उपायांहारे सर्वसाधारणपण, विद्यापीठाच्या शासनाशब्द्या आणि उच्च पिक्पाण्यातील त्याने पुर्यक्केलेल्या सोयीमध्ये सवाऱ्याकरणे यांकाढी

श्रीमती नार्थीवाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची संबंधित विधी एकत्रित करणे आणि त्यात सुधारणा करणे समयोचित आहे; त्यावरी, भारतीय गणराज्याच्या पंचविंशाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:—

### प्रकरण एक

#### प्रारंभिक

संक्षिप्त नाव १. (१) या अधिनियमास, श्रीमती नार्थीवाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अधिनियम, आणि प्रारंभ, १९७४ असे स्वरूप येहील.

(२) तो, राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनावरे नेमोल अशा तारखेस असलात येहील.

आज्ञा. २. संदर्भानुसार दुसरा अर्थ अवेक्षित नसेल तर, या अधिनियमात,—

(१) "संलग्न महाविद्यालय" म्हणजे, कलम ४३ अन्वये संलग्न घासलेले महाविद्यालय आणि त्यामध्ये, कलम ९१ अन्वये संलग्न महाविद्यालय असंव्याचे मानण्यात येणाऱ्या महाविद्यालयाचा समावेश होतो;

(२) "स्वायत्र महाविद्यालय" म्हणजे, परिनियमांद्वारे स्वायत्र म्हणून संबोधण्यात आलेले महाविद्यालय;

(३) "स्वायत्र मान्यताप्राप्त परिसंस्था" म्हणजे, परिनियमांद्वारे स्वायत्र म्हणून संबोधण्यात आलेली मान्यताप्राप्त परिसंस्था;

(४) "स्वायत्र विद्यापीठ विभाग" म्हणजे, परिनियमांद्वारे स्वायत्र म्हणून संबोधण्यात आलेले विद्यापीठ विभाग;

(५) "कुलपती" आणि "कुलगुरु" म्हणजे, अनुकूले विद्यापीठाचे कुलपती आणि कुलगुरु;

(६) "महाविद्यालय" म्हणजे, विद्यापीठाकडून संचालित किंवा त्याच्याशी संलग्न असलेले महाविद्यालय;

(७) "संचालित महाविद्यालय" म्हणजे, विद्यापीठाकडून संचालित करण्यात येणारे महाविद्यालय;

(८) "संमति डिक्टी" म्हणजे, सन १९३५ चा दिवार्ण दावा क्रमाक २२५ यामध्ये मुंबई उच्च त्यायालयाने आपल्या सर्वसाधारण मूळ अधिकारितेचा वापर करून समता केलेली संमति डिक्टी;

(९) "घटक महाविद्यालय" म्हणजे, कलम ५१ अन्वये घटक करून घेण्यात आलेले महाविद्यालय आणि त्यामध्ये, कलम ९१ अन्वये घटक महाविद्यालय असल्याचे मानण्यात येणाऱ्या महाविद्यालयाचा समावेश होतो;

(१०) "विभाग" म्हणजे, एखादा विषयाच्या किंवा विषयांच्या गटाच्या संदर्भात, परिनियमांद्वारे असा विभाग म्हणून संबोधण्यात येणारा विभाग;

(११) "शिक्षण संचालक" म्हणजे, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य;

(१२) "उच्च शिक्षण संचालक" म्हणजे, उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य;

(१३) "कक्ष" म्हणजे, विद्यापीठाच्या किंवा कोणत्याही महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून तरतुद करण्यात आलेला, ठेवण्यात आलेला किंवा दाखता दिलेला निवासाचा किंवा समूह जीवनाचा घटक असलेला भाग;

(१४) "मुख्याध्यापक" म्हणजे, साध्यविक किंवा उच्च शाध्यविक शाळेचा प्रमुख;

(१५) "विभाग प्रभुवा" म्हणजे, एखादा विभागालील शिक्षण, प्रशिक्षण किंवा संचारावाक्यांची यस्तात जलाबद्दार असलेला अध्यापक;

अला आड ] महाराष्ट्र शासन राजवद, ऑक्टोबर ३, १९७४/कार्तिक ९, दंके १८५६ १५२३

(१६) "उच्च-माध्यमिक शाळा" म्हणजे, शिक्षण संचालकाकडून किंवा त्याने स्थावरतीत प्राधिकृत केलेला अधिकार्याकडून, परिपूर्ण उच्च-माध्यमिक शाळा म्हणून जिला मान्यता देण्यात आली आहे अशी शाळा आणि त्यात, विद्यार्थीकडून जिंदी नोंदणी करण्यात आली असेल किंवा नोंदणी करण्यात आल्याचे संभजण्यात येईल असा महाराष्ट्र राज्यावाहेरील उच्च माध्यमिक शाळेचा समावेश होतो;

(१७) "वस्तिगृह" म्हणजे, विद्यार्थीठाकडून तरतुद करण्यात आलेले, घाराविधातीचे येणारे किंवा त्याने मान्यता दिलेले विद्यार्थीसाठी दासलेले निवासस्थान;

(१८) "परिसंस्था" म्हणजे, विद्यार्थीठाकडून चालविण्यात येणारी किंवा विद्यार्थीठाचे विशेषांगिकार बहाल करण्यात आलेली महाविद्यालय नसणारी शिक्षण संस्था;

(१९) "स्थानिक व्यवस्थापन समिती" म्हणजे, कलम ४३, पोट-कलम (३), खंड (ब) अन्वये रवना करण्यात आलेली समिती;

(२०) "महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ" म्हणजे, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १९५५ अन्वये स्थापन करण्यात आलेले राज्य मंडळ;

(२१) "व्यवस्थापन" म्हणजे, ज्यांच्या व्यवस्थापनाखाली, विद्यार्थीठाचे विशेषाधिकार बहाल करण्यात आलेली एक किंवा अधिक महाविद्यालये किंवा परिसंस्था यांचे संचालन करण्यात येत असेल असे, मुंबई सार्वजनिक विश्वरत व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंदणी केलेल्या कोणत्याही विश्वस्त व्यवस्थेचे विश्वस्त किंवा संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अन्वये नोंदणी केलेल्या कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापन किंवा नियामक मंडळ—मग त्यास कोणत्याही नावाने संबोधण्यात येत असो;

(२२) "विहित" म्हणजे, परिनियम, धर्मावैद्य किंवा विनियम याद्वारे विहित करण्यात आलेले;

(२३) "प्राचार्य" म्हणजे, महाविद्यालय, विशेषीकृत शिक्षण परिसंस्था, स्नातकोत्तर केंद्र किंवा इतर मान्यताप्राप्त परिसंस्था याचा प्रमुख;

(२४) "मान्यताप्राप्त परिसंस्था" म्हणजे, संलग्न महाविद्यालयाव्यतिरिक्त, संशोधन किंवा विशेषीकृत अभ्यासासाठी असलेली आणि अशी परिसंस्था म्हणून विद्यार्थीठाचे मान्यता दिलेली, परिसंस्था;

(२५) "नोंदेला स्नातक" म्हणजे, कलम ८१ अन्वये नोंदणी झालेला स्नातक आणि त्यामध्ये, कलम ९१ अन्वये नोंदेलेला स्नातक असल्याचे संभजण्यात येणाऱ्या स्नातकाचा समावेश होतो;

(२६) "माध्यमिक शाळा" म्हणजे, शिक्षण संचालकाकडून किंवा त्यावावतीत त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडून, परिपूर्ण माध्यमिक शाळा म्हणून जिला मान्यता यित्तालेली आहे अशी शाळा;

(२७) "माध्यमिक शिक्षक" म्हणजे, परिनियमाद्वारे माध्यमिक (शाळाचे) शिक्षक म्हणून ज्यांना संबोधण्यात येईल असा, माध्यमिक शाळेत किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण देणारा शिक्षक वर्ग;

(२८) "परिनियम", "आदेश (Ordinance)" आणि "विनियम" म्हणजे, या अधिनियमान्वये करण्यात आलेले किंवा करण्यात आल्याचे मान्यताप्राप्त आलेले आणि त्यावेली अंमलात असलेले विद्यार्थीठाचे अनुक्रमे परिनियम, आदेश (Ordinance) आणि विनियम;

(२९) "विद्यार्थी परिषद" म्हणजे, कलम ३४ अन्वये प्रस्थापित करण्यात आलेली विद्यार्थीसाठी विद्यार्थी परिषद;

(३०) "अध्यापक" म्हणजे, विद्यापिठातील कोणत्याही संचालित, घटक किंवा संलग्न महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेतील, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रपाठक अधिव्याख्याता, प्रयोग निर्देशक, पाठनिर्देशक, शिक्षण-मद्दती अध्यापक किंवा संचालक, शारीरिक शिक्षण, कोणत्याही असत्यास, किंवा परिनियमांद्वारे अध्यापक म्हणून संबोधण्यात येईल अशी, शिक्षण देणारी किंवा संशोधनात मार्गदर्शन करणारी इतर व्यक्ती;

(३१) "विद्यापीठाचा अध्यापक" म्हणजे, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रपाठक, अधिव्याख्याता किंवा विद्यापीठात शिक्षण देण्यासाठी किंवा विद्यापीठात किंवा विद्यापीठाकडून संचालित कोणत्याही महाविद्यालयात किंवा परिसंस्थेत, संशोधनात मार्गदर्शन करण्यासाठी जिला नैमित्यात येईल किंवा मान्यता देण्यात येईल आणि परिनियमांद्वारे अध्यापक म्हणून जिला पदनिर्देशित करण्यात येईल अशी इतर व्यक्ती;

(३२) "विद्यापीठ," म्हणजे, या अधिनियमान्वये पुनर्रचना करण्यात आलेले, श्रीमती नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ;

(३३) "विद्यापीठ विभाग" म्हणजे, विद्यापीठाकडून चालविष्यात येणारा विभाग किंवा विद्यापीठाकडून असा विभाग म्हणून मान्यता देण्यात आलेला महाविद्यालयातील किंवा स्नातकोत्तर किंवा संशोधन परिसंस्थेतील विभाग आणि त्यामध्ये, विद्यापीठाकडून प्रस्थापित करण्यात आलेल्या आणि परिनियमांद्वारे असा विभाग म्हणून संबोधण्यात येणाऱ्या अभ्यास केंद्रात तपावेश होतो;

### प्रकरण दोन

#### विद्यापीठ

विद्यापीठाचे ३. (१) विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरु, अधिसभेदे, कार्यकारी परिषदेचे आणि विद्यापरिषदेचे कायद्याने सदस्य आणि ज्यांता असे अधिकारी किंवा सदस्य असल्याचे मानिण्यात येईल किंवा असे अधिकारी किंवा संस्थापन, सदस्य म्हणून यानंतर ज्यांता नेमण्यात येईल किंवा निवडून देण्यात येईल अशा सर्व व्यक्ती यांचा मिळून "श्रीमती नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ" या नावाचा एक निगम निकाय याढूरे बनविण्यात येत आहे आणि तो असा नियम निकाय म्हणून जाहीर करण्यात येत आहे; आणि अशा निगम मिकायाची परंपरा अखंड असेल व त्याचा एक सामाईक शिक्का असेल आणि त्यास त्यांना नावाने दावा लावता येईल, तसेच त्यावर त्यांना दावा लावता येईल.

(२) विद्यापीठ, जंगम व स्थावर अशी दोन्ही प्रकारची मालमत्ता संपादन करण्यास व धारण करण्यास सक्षम असेल, तसेच विद्यापीठाच्या प्रयोजनासाठी त्यांच्याकडे निहित असलेली किंवा त्यांने संपादन केलेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता पट्टचाने देण्यास, विकल्पास किंवा अन्यथा तिचे हस्तांतरण करण्यास किंवा तिची विल्हेवाट लावण्यास आणि करार करण्यास आणि यांचा अधिनियमाच्या प्रयोजनासाठी आवश्यक असतील अशा इतर सर्व गोष्टी करण्यास सक्षम असेल.

विद्यापीठाच्या ४. या अधिनियमाच्या उपबंधांद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात येतील अशा शर्तीस अधीन राहून शक्ती विद्यापीठास पुढील शक्ती असतील आणि ते पुढील कर्तव्य पार पाडील :—

(१). स्त्रियांच्या गरजा आणि आवश्यक गोष्टीं यांच्याबी विशेषतः सुसंगत असेल असे उच्च शिक्षण देण्याच्या प्रयोजनासाठी प्रस्थापित करता येतील किंवा प्रस्थापित करण्यात आल्याचे समजपण्यात येईल अशा सर्व शैक्षणिक परिसंरक्षणे व्यवस्थापन आणि नियंत्रण करणे;

- (२) विद्यापीठ, वेळोवेळी, ठेकोल अशा विद्याच्या साखांमध्ये आणि पाठ्यक्रमांमध्ये शिक्षण, अध्यापन आणि प्रशिक्षण देणाऱ्या तरतुद करणे; संशोधनासाठी व ज्ञानाच्या वाढीसाठी व प्रसारासाठी तरतुद करणे आणि सामाच्यपणे, कला (ललित कला धरून), वाणिज्य, विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र आणि विद्या व संस्कृती यांच्या इतर शाखांची जोपासना करणे व वाढ करणे;
- (३) ज्यायोगे संचालित, घटक आणि संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांना विशेषीकृत अभ्यासक्रम हाती घेणे शक्य होईल अशी तरतुद करणे;
- (४) अध्यापनासाठी आणि संशोधनासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळा, प्रशालये, संग्रहालये आणि इतर साधनासमग्री यांचे आयोजन करणे;
- (५) संशोधनाचे आणि विशेषीकृत अभ्यासक्रमाचे विभाग आणि परिसंस्था स्थापन करणे, त्या चालविणे आणि त्यांची व्यवस्था ठेवणे;
- (६) महाविद्यालये, परिसंस्था, कक्ष वसतींगूहे व व्यायाम शाळा स्थापन करणे, त्या चालविणे आणि त्यांची व्यवस्था ठेवणे;
- (७) प्राचार्य पदे, प्राध्यापक पदे, अधिव्याख्याता पदे आणि प्रपाठक पदे विद्यापीठास आवश्यक असेतील अशी अध्यापनाची किंवा विद्याविषयक पदे चालू करणे; त्या पदावर किंवा इतर पदावर व्यक्तींची नेमणूक करणे आणि त्यांच्या अहेता व त्यांच्या सेवेच्या अटी आणि शर्ती विहित करणे;
- (८) प्राध्यापक, प्रपाठक किंवा अधिव्याख्याते, म्हणून किंवा विद्यापीठाचे अध्यापक म्हणून अन्यथा व्यक्तींची नेमणूक करणे आणि त्याना मान्यता देणे;
- (९) विनिर्दिष्ट मुदतीसाठी विद्यापीठाचे अध्यापक म्हणून, इतर कोणत्याही विद्यापीठात किंवा संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक करणे;
- (१०) प्रशासकीय, लिपिक वर्गीय आणि इतर पदे निर्माण करणे; त्या पदावर नेमणुका करणे आणि त्यांच्या अहेता व त्यांच्या सेवेच्या अटी आणि शर्ती विहित करणे;
- (११) निरनिराळचा परीक्षांसाठी शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम विहित करणे;
- (१२) शक्य असेल तेथे विद्यापीठ विभागात, महाविद्यालयात व परिसंस्थामध्ये, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा व विषयांचा भाग म्हणून व त्यांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेएवजी किंवा तिच्या भागाएवजी, विद्यार्थ्यांमार्फत, राष्ट्रीय नियोजन व मूल्यमापन यांच्या संबंधातील आकडेवारी, आधारसामग्री व इतर तपशील यांच्या पाहणीसाठी व इतर माहिती गोळा करण्यासाठी तरतुद करणे;
- (१३) विद्यापीठाच्या अध्यापकांच्या संकोषामधून अध्यापकांची प्रतिनियुक्ती करून, महाविद्यालयांतील अध्यापनाची अनुपूर्ती करणे;
- (१४) परीक्षा किंवा इतर कोणत्याही चाचण्या यांच्या आधारे किंवा अन्य रीतीने, पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे आणि विद्याविषयक इतर विशेषपादी प्रदान करणे—
- (अ) विहित केलेल्या रीतीने, विद्यापीठात किंवा संचालित, घटक किंवा संलग्न महाविद्यालयात किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेत, मान्यता मिळालेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सट मिळाली असेल त्या व्यक्तींव्यतिरिक्त, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल आणि विद्यापीठाने विहित केलेल्या परीक्षा ज्या व्यक्ती उत्तीर्ण झाल्या असेतील;
- (ब) आदेश (Ordinance) आणि विनियम याद्वारे विहित करण्यात आलेल्या शर्तीन्वये, ज्यांनी पक्षव्यवहाराद्वारे किंवा अन्य रीतीने मान्यता मिळालेला अभ्यासक्रम पूर्ण केला असेल; किंवा
- (क) आदेश (Ordinance) आणि विनियम याद्वारे उपबंधित करण्यात आलेल्या शर्तीन्वये ज्या व्यक्ती संशोधनाच्या कामात गुतलेल्या असेतील;
- (१६) परिनियमद्वारे विहित करण्यात आल्याप्रमाणे, सन्मान्य पदव्या किंवा इतर विद्याविषयक विशेषपादी प्रदान करणे;

(१७) विद्यापीठाच्या पटावर विद्यार्थी म्हणून यांची नावे दाखल केलेली नाहीत अशा बाब्य विद्यार्थ्यांना व व्यक्तीना, विद्यापीठ विहित करील अशा पदव्या, पदविका व प्रमाणपत्र देणे आणि अशा व्याख्यानांची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची तरतुद करणे;

(१८) विद्यापीठाकडून चालविष्यात येत नसतील अशा महाविद्यालयांना आणि परिसंस्थांना विद्यापीठाचे विशेषाधिकार बहाल करणे आणि परिनियमांदारे विहित करण्यात येतील अशा शर्तीनसार ते सर्व किंवा त्यांपैकी कोणतेही विशेषाधिकार काढून घेणे आणि विद्यापीठाकडून चालविष्यात येत नसतील असे कक्ष आणि वसतिगृहे यांना भान्यता देणे आणि अशा मीन्यता काढून घेणे;

(१९) परिनियमांदारे विहित करण्यात आलेला रीतीने आणि शर्तीवर, एखादे महाविद्यालय, परिसंस्था किंवा विभाग हा, स्वायत्त महाविद्यालय, परिसंस्था किंवा यथास्थिति, विभाग असल्याचे जाहीर करणे;

(२०) निरीक्षणाच्या प्रयोजनाकरिता परिनियमांदारे स्थान करण्यात आलेला समुचित यंत्रणेमार्फत महाविद्यालयांची आणि भान्यताप्राप्त परिसंस्थांची तपासणी करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षण, अध्यापन आणि प्रशिक्षण यांचा उचित दर्जा राखण्यात आला आहे आणि त्यामध्ये ग्रंथालय आणि प्रयोगशाळा यासारख्या सोयीची पर्याप्त तरतुद करण्यात आली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी उपाय योजने;

(२१) घटक आणि संलग्न महाविद्यालये आणि भान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या कार्याचे नियंत्रण करणे आणि त्यांचा समन्वय घडवून आणणे आणि त्यांना वित्तीय सहाय्य देणे;

(२२) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, राज्य शासनाच्या मंजुरीने, चांगल्या आणि पुरेशा कारणावरून, परिनियमांदारे विहित करण्यात येतील अशा शर्तीखाली, महाविद्यालयांचे आणि भान्यताप्राप्त परिसंस्थांचे व्यवस्थापन, त्यासाठी करण्यात यावयाचे कोणत्याही प्रदान घरून होती घेणे;

(२३) विश्वस्तव्यवस्था आणि दाननिधी धारण करणे आणि त्यांची व्यवस्था पाहणे आणि अधिकात्मवृत्त्या, फिरत्या अविछालवृत्त्या, शिष्यवृत्त्या, छात्रवृत्त्या, विद्यार्थीवित्तने, पदके आणि पारितोषिके सुरु करणे आणि ती देणे;

(२४) विद्यापीठ हे, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत निदेशक तत्वे व इतर तरतुदी यांमध्ये नजरेसमारे ठेवल्याप्रमाणे, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराचे केंद्र बनविणे;

(२५) जे वर्ग आणि जाती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टचा मागासलेल्या असतील त्यांना विद्यापीठ शिक्षणाचे फायदे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष तरतुद करणे;

(२६) ग्रामीण क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षणासाठी तरतुद करणे;

(२७) आदेशांदारे (Ordinance) विनियमित करण्यात येतील असे, फी आणि इतर आकार, निश्चित करणे, त्यांची मागणी करणे आणि ते घेणे किंवा क्षसूल करणे;

(२८) विद्यापीठाच्या, महाविद्यालयाच्या आणि परिसंस्थांच्या विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेवर तसेच त्यांची वर्तेणूक व शिस्तविषयक बाबी यावर देखिरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे आणि त्याचे नियमन करणे;

(२९) विद्यार्थ्यांचे आरोग्य, समूह जीवन आणि सर्वसाधारण कल्याण याच्या अभिवृद्धीसाठी व्यवस्था करणे आणि परिनियमांदारे विहित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या संघटनामार्फत, प्राठ्येतर कार्यक्रम आणि कल्याणविषयक कामास चालना देणे;

(३०) विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सर्वसाधारण कल्याण याच्या अभिवृद्धीची व्यवस्था करणे;

(३१) विद्यापीठाकडून भान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये आणि परिसंस्थांमध्ये अध्यापन कार्य आणि संशोधन कार्य चालविणे, त्यांचा समन्वय करणे, त्यांचे नियमन करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे;

- (३२) उजलणी आणि सुटीतील पाठ्यशास्त्राच्या सोयीची तरतूद करणे;
  - (३३) अध्यापकांच्या प्रशिक्षणाची तरतूद करणे;
  - (३४) शैक्षणिक आणि इतर सामाजिक किंवा राष्ट्रीय कार्यासाठी निधी गोळा करणे आणि ते ज्या कारणासाठी गोळा करण्यात आले असतोल त्या कारणासाठी त्यामधून रकमा देणे;
  - (३५) (अ) मुद्रण व प्रकाशन विभाग;
  - (ब) विद्यापीठ विस्तार मंडळ;
  - (क) माहिती केंद्रे;
  - (ड) सेवायोजन मार्गदर्शन केंद्रे;
  - (इ) सहकारी संस्था; आणि
  - (फ) आरोग्य सेवा;
- स्थापन करणे, चालविणे व त्याची व्यवस्था ठेवणे;
- (३६) (अ) राष्ट्रीय सेवा योजना;
  - (ब) राष्ट्रीय छात्रसेना;
  - (क) राष्ट्रीय कीडा संघटना;
  - (ड) शारीरिक व लऱ्कडी प्रशिक्षण;
  - (इ) बहिःशाल अध्यापन व संशोधन;
  - (फ) विद्यार्थी परिषद; आणि
  - (ग) सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक सुधारणेच्या संबंधात असेलेली इतर कोणतीही कामे, यांसाठी तरतूद करणे;
- (३७) लोकसेवा आणि सार्वजनिक उपक्रम याच्या सेवाप्रवेशाच्या स्पर्धातिक परीक्षासाठी विशेष प्रशिक्षणाची किंवा खास शिक्षणाची तरतूद करणे;
- (३८) कार्यकारी परिषद ठरवील अशा रीतीने आणि अशा प्रयोजनांसाठी, इतर कोणतेही विद्यापीठ, प्राधिकरण किंवा संघटना यांच्याशी सहकार्य करणे किंवा त्यांना सहयोग देणे;
- (३९) विविक्षित अभ्यासक्रम चालविण्याची परवानगी मागे घेऊन, अंशात: किंवा पूर्णत: संलग्नीकरण काढून घेणे;
- (४०) विद्यापीठाने स्वतः किंवा इतर विद्यापीठांच्या सहकायाने मराठीच्या अभ्यासक्रमाचे प्रचालन करणे व शिक्षणाचे व परीक्षांचे माध्यम म्हणून मराठीचा वापर करणे;
- (४१) महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसऱ्या यांच्या व्यवस्थापनास मिळतील किंवा त्याच्याकडून वसूल करण्यात येतील अशा फी आणि इतर आकार विहित करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे;
- (४२) राज्य शासनाच्या समतीने आणि विद्यापीठाच्या मालमत्तेच्या तारणावर, विद्यापीठाच्या प्रयोजनाकरिता पैसा कर्जाल घेणे;
- (४३) विद्यापीठाची सर्व किंवा कोणतीही उद्दिष्टे पार पाडण्यासाठी आवश्यक, आनुषंगिक किंवा पोषक असतील अशी इतर सर्व कृत्ये आणि गोष्टी करणे;
- (४४) या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये स्पष्टपणे अन्यथा उपबंधित केलेल्या बाबौखेरीज, परंतु त्याच्या उपबंधांस अधीन राहून, संमत डिक्रीच्या उपबंधांन्वये ज्या शक्तीचा वापर करणे, जी कर्तव्य पार घाडणे किंवा जो कामे करणे आवश्यक असेल अशा सर्व शक्तींचा वापर करणे आणि अशी सर्व कर्तव्य पार पाडणे आणि अशी कामे करणे.

५. (१) ज्या प्रादेशिक मर्यादामध्ये या अधिनियमाद्वारे विद्यापीठाला प्रदान करण्यात आलेल्या विद्यापीठाचं शक्तींचा वापर करण्यात येईल त्या प्रादेशिक मर्यादामध्ये मर्हाराष्ट्र राज्याचा समावेश असेल: अधिकारित परंतु, विद्यापीठास, त्यास आणि राज्य शासनास लालृत्यास योग्य वाटतील अशा शर्तीस आणि निर्बंधास आणि अधीन राहून, संबंधित शासनाच्या मान्यतेने, इतर कोणत्याही प्रदेशातील प्रहिलांच्या कोणत्याही शैक्षणिक विशेषाधिक परिसऱ्येस विद्यापीठाचे विशेषाधिकार बद्दल करता येतील.

(२) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागातील किंवा इतर कोणत्याही प्रदेशातील, कोणत्याही विद्यार्थिनीस, विद्यार्थीठाची खाजगी विद्यार्थिनी म्हणून नोंदणी करता घेईल किंवा विद्यार्थीच्या पदव्यवहार अभ्यासक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही बाब्य पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी नाव दाखल करून घेता घेईल.

(३) केवळ विद्यार्थिनींसाठी सुख करण्यात आलेल्या किंवा चालविष्योत येणाऱ्या भ्रह्मविद्यालयांना किंवा परिसंस्थेना विद्यार्थीठाशी संलग्न करून घेण्याची किंवा विद्यार्थीठाची मान्यता घेण्याची इच्छा असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही संस्थेस, संघटनेस किंवा मंडळास, ज्या विद्यार्थीठाच्या अधिक्षेत्रामध्ये ते महाविद्यालय किंवा थारास्थिति, ती परिसंस्था स्थापन होणार असेल किंवा स्थापन झाली असेल अशा इतर कोणत्याही विद्यार्थीठाची परवानगी मिळविणे आवश्यक असणार नाही. अशा कोणत्याही संस्थेने किंवा संघटनेने किंवा मंडळाने अर्ज केल्यानंतर, विद्यार्थीठास, त्या वेळी अंमलात असेलेल्या इतर कोणत्याही विधीत काहीही अंतर्भूत असेल तरी, राज्य शासनाच्या पूर्वभान्यतेने, ज्या विद्यार्थीठाच्या अधिक्षेत्रात ते महाविद्यालय किंवा ती परिसंस्था स्थापन होणार असेल किंवा स्थापन झाली असेल त्या इतर कोणत्याही विद्यार्थीठाची मान्यता घेतल्याशिवाय, संलग्नीकरणात मंजूरी किंवा यथस्थिति, मान्यता देता घेईल.

(४) विद्यार्थीठास, स्त्री शिक्षणाच्या हिताच्या दृष्टीने, संबंधित शासनाच्या मान्यतेने, महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही प्रदेशात एखादे महाविद्यालय किंवा संशोधन परिसंस्था सुल करता घेईल किंवा चालविता घेईल.

इतर ६. विद्यार्थीठाशी संलग्न करून घेतलेल्या किंवा विद्यार्थीठाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शैक्षणिक विद्यार्थीठाचे परिसंस्थेस, विद्यार्थीठाच्या आणि राज्य शासनाच्या परवानगीने असेल त्याशिवाय, विधीद्वारे प्रस्थापित विशेष- झालेल्या इतर कोणत्याही विद्यार्थीठाशी कोणत्याही प्रकारे सहयोगी होता येणार नाही किंवा त्याचे धिकार विशेषाधिकार घेता येणार नाहीत.

#### मिळविष्या-

वर निर्बंध.

पंथ, वर्ण, धर्म ७. (१) कोणत्याही व्यक्तीस, वंश, पंथ, वर्ग, जन्मस्थान, धर्मशब्दा किंवा व्यवसाय किंवा राजकीय किंवा मत- किंवा इतर, मतप्रणाली याच केवळ कारणावरून, एखाद्या विद्यार्थीठाचे कोणतेही पद, किंवा त्याच्या प्रणाली इ. प्राधिकरणांपैकी, मंडळांपैकी किंवा समितींचे काहीही सदस्यत्व मिळण्यापासून किंवा कोणतीही पदवी, पदविका, प्रमाणपत्र किंवा इतर विद्याविषयक असली तरी विशेषोपाधी किंवा अभ्यासक्रम यासाठी प्रवेश मिळण्यापासून वगळण्यात येणार नाही :

विद्यार्थी ८. रांतु विद्यार्थीठास विद्यार्थीठाने चालविलेल्या कोणत्याही भ्रह्मविद्यालयात किंवा परिसंस्थेत सर्वांना खुले विद्यार्थी म्हणून दाखल करून घेण्याच्या प्रयोजनाकरिता, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या असणे. मागासलेल्या वरातील आणि समाजातील व्यक्तीसाठी, जागा राखून ठेवता घेतील.

(२) विद्यार्थीठात अध्यापक किंवा विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळण्यासाठी किंवा त्यातील कोणतेही पद किंवा जागा धारण करण्यासाठी किंवा कोणतीही पदवी, पदविका, प्रमाणपत्र इंवा इतर विद्याविषयक विशेषोपाधी यासाठी अहं ठरण्यासाठी किंवा विद्यार्थीठाचे कोणतेही विशेषाधिकार उपभोगण्याचा हक्क प्राप्त करून घेण्यासाठी वंश, पंथ, वर्ग, जन्मस्थान, धर्मशब्दा किंवा व्यवसाय किंवा राजकीय किंवा इतर मतप्रणाली यासंबंधीची कोणतीही कसोटी कोणत्याही व्यक्तीवर विद्यार्थीठाने लादण हे विधिसंभत असणार नाही.

#### प्रकरण तीन

##### विद्यार्थीठाचे अधिकारी

विद्यापिठाचे ९. विद्यार्थीठाचे अधिकारी पुढीलप्रमाणे असतील :—  
अधिकारी: (एक) कुलपती;  
(दोन) कुलारूळ;

- (तीन) विद्याशाखाचे अधिष्ठाते ;  
 (चार) कुलपतीचे ;  
 (पाच) धर्मपाल ;  
 (सहा) विद्यार्थी कल्याण संचालक ; आणि  
 (सात) विद्यापीठाचे अधिकारी म्हणून परिनियमाद्वारे पद निर्देशित करण्यात येतील असे विद्या-  
 पीठाच्या सेवेत असतील असे इतर अधिकारी.

९. (१) त्यावेळी असेले महाराष्ट्राचे राज्यपाल हे कुलपती असतील. कुलपती.

(२) कुलपती हा, आपल्या पदपरत्वे, विद्यापीठाचा प्रमुख आणि अधिसंभेचा अध्यक्ष असेल आणि उपस्थित असेल तेव्हा, अधिसंभेच्या सभाचे आणि विद्यापीठाच्या कोणत्याही दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारील.

(३) कुलपतीस, हा अधिनियम किंवा परिनियम याद्वारे किंवा तदन्वये त्यास प्रदान करण्यात येतील अशा इतर शक्ती असतील.

१०. (१) कुलगुरुची नियुक्ती या पोट-कलमाच्या उपवंधास अनुसरून करण्यात येईल. कुलगुरुच्या कुलगुरु-निवडीसाठी तीन व्यक्तींची समिती असेल ; त्यांच्यापैकी दोन व्यक्ती या, विद्यापीठाशी किंवा विद्यापीठाकडून चालविष्यात घेणाऱ्या, त्याच्याची सलग्न असणाऱ्या किंवा विद्यापीठाने मान्यता दिलेल्या कोणत्याही महाविद्यालयाची किंवा परिसंस्थेची संबंधित असणार नाहीत अशा असतील ; एक कार्यकारी परिषदेकडून व दुसरी विद्या परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात येईल तर तिसरी व्यक्ती ही, कुलपतीकडून नामनिर्देशित करण्यात येईल. कुलपती, या तिघांपैकी एकाची अशा समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करील. समिती तीनपेक्षा कमी नसतील इतर्यां व्यक्तींची निवड करील व आपल्या निवडीबळू कुलपतीस कळवील. कुलपतीस, अशा रीतीने निवडलेल्या व्यक्तींमधून एकाची कुलगुरु म्हणून नियुक्ती करता येईल. कुलपतीने अशा रीतीने निवडलेल्या व्यक्तींपैकी कोणासही आपली मान्यता दिली नाही तर, त्यास, नव्याने निवड करण्याबळू सांगता येईल.

(२) कुलगुरु, त्याच्या सेवेच्या कराराच्या कोणत्याही अटीच्या व शर्तीच्या अधीन राहून तो ज्या तारखेस आपले पद धारण करील त्या तारखेपासून तीन वर्षांच्या मुदतीसाठी पद धारण करील, परंतु, त्याचा पदावधी संपल्यानंतर त्या पदावरील नियुक्तीसाठी तो फक्त आणखी एका पदावधी-पुरताच वापर असेल. कुलगुरु, त्याची मुदत संपली असली तरीही, त्याच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती होऊन तो आपले पद धारण करीपर्यंत पद धारण करण्याचे चालू ठेवील.

(३) मृत्यु, राजीनामा किंवा अन्य कारणाने कुलगुरुचे पद रिकामे झाल्याच्या प्रसंगी, अधिष्ठाता किंवा त्या प्रयोजनासाठी कुलपतीकडून नामनिर्देशित करण्यात येईल अशी इतर कोणतीही व्यक्ती, किंवा त्या वापरासाठी कुलपतीकडून नामनिर्देशित करण्यात येईल अशी इतर कोणतीही व्यक्ती किंवा विद्यापीठाची कमाल वेतन वापरासाठी कुलपतीच्या मान्यतेस अधीन राहून, पोट-कलम (१) अन्येती रिकामी जागा भरण्यासाठी नवीन कुलगुरुची नेमणूक ज्या काळामध्ये करण्यात येईल अशा तीन महिन्यापेक्षा अधिक नसणाऱ्या काळावधीसाठी कुलगुरु म्हणून काम करील.

(४) रजा, आजारपण किंवा इतर कारण यामुळे कुलगुरुचे कोणतेही पद तोत्पुरते रिकामे झाले असेल त्या बाबतीत, कार्यकारी परिषद, शक्य तितक्या लवकर, कुलपतीच्या मान्यतेस अधीन राहून, कुलपतीच्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी, त्रिला योग्य वाटल अशी व्यवस्था करील, अशी व्यवस्था करण्यात येईतोपर्यंत त्या प्रयोजनासाठी कुलपतीकडून नामनिर्देशित करण्यात आलेला अधिष्ठाता, कुलगुरुच्या पदाची चालू कर्तव्ये पार पाडील.

(५) कुलगुरु विद्यापीठाचा पूर्णकाल वेदनी अधिकारी असेल व त्यास दरमहा २,००० रुपये वेतन किंवा विद्यापीठ प्राध्यापकांची कमाल वेतनशेणी यांपैकी जी अधिक असेल ती रक्कम आणि शिवाय, विनामूल्य सुसज्ज निवासगृह, शोफरच्या सेवेसह त्याच्या वापरासाठी मोटार (तिचे परिरक्षण व दुर्घटी व तिला आवश्यक असेले इंधन धरून) आणि अविकृत प्रयोजनासाठी दरसाल ५,००० रुपयापेक्षा अधिक नसेल इतका आतिथ्यभत्ता मिळेल. कुलगुरुच्या सेवेच्या इतर अटी आणि शर्ती, त्याचे करावयाच्या करारात विहित करण्यात येतील अशा असतील.

(६) कोणतीही व्यक्ती ती पासष्ठ वर्षे वयाची झाल्यानंतर कुलगुरुचे पद धारण करणार नाही किंवा धारण करण्याचे चालू ठेवणार नाही.

(७) राज्यातील कोणत्याही विद्यापीठाच्या किंवा अशा कोणत्याही विद्यापीठाकडून चालविष्णवात घेणाऱ्या, त्याच्याशी संलग्न असणाऱ्या किंवा त्याने मान्यता दिलेल्या कोणत्याही महाविद्यालयाच्या किंवा परिसंसरेच्या सेवेतील प्राध्यापकाची कुलगुरु स्थगून नेमणून करण्यात येईल तर, प्राध्यापक स्थगून असलेल्या त्याच्या सेवेच्या अटी व शर्तीमध्ये, तो कुलगुरु स्थगून राहील त्या पदावधीमध्ये, त्यास गैरफायदेशीर ठरतील अशा रीतीने, फेरफार करता कामा नवे आणि तो आपल्या पदाचा धारणाधिकार कायम ठेवील.

कुलगुरुच्या ११ (१) कुलगुरु हा विद्यापीठाचा प्रमुख अधिशासी अधिकारी व विद्याधिकारी असेल आणि शक्ती व तो कुलपतीच्या गैरहजरीत, अभिसंभेळ्या सभात व विद्यापीठाच्या कोणत्याही दीक्षान्त समारभात, कर्तव्ये अध्यक्षपदी असेल. तो कार्यकारी व विद्या परिषदा, विद्यापीठ अध्यापन व संशोधन मंडळ, विद्यापीठ अध्यापक निवड समिती, विद्यापीठ अध्यापक यांच्या समिती, परीक्षक नियक्ती समिती, आणि विद्या नियोजन व मत्यांकन समिती, वित्त समिती, ग्रंथालय समिती आणि या अधिनियमांद्वारे किंवा तदन्यथे विहित करण्यात पेतील अशी हत्तर प्राधिकरणे आणि मंडळे यांचा पदसिद्ध सदस्य व अध्यक्ष असेल. कुलगुरुस, विद्यापीठाच्या इतर कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या कोणत्याही संघेस हंगर राहण्याचा व तीत बोलण्याचा हक्क असेल; परंतु तो अशा प्राधिकरणाचा किंवा मंडळाचा सदस्य नसेल तर, त्यास अशा सभेत मत देण्याचा हक्क असणार नाही.

(२) कुलगुरुस, अधिशासा, कार्यकारी व विद्या परिषदा, विद्यापीठ अध्यापन व संशोधन मंडळ, वित्त समिती आणि पोट-कलम (१) मध्ये निषिद्ध केलेली इतर प्राधिकरणे आणि खंडळे यांच्या सभा बोलाविष्णवाची शक्ती असेल, परंतु त्यास अशी शक्ती विद्यापीठाच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्यास प्रदान करता येईल.

(३) हा अधिनियम, परिनियम, आदेश आणि विनियम यांच्या उपबंधाचे निष्ठापूर्वक पालत होत आहे हे सुनिश्चित करणे हे कुलगुरुचे कर्तव्य असेल, व त्या प्रयोजनार्थ कुलपतीस कुलगुरुस निदेश-देण्याची शक्ती असेल, व तो अशा कोणत्याही निदेशांची असलबजावणी करील.

(४) त्वरित कारवाई करणे जीमुळे आवश्यक आहे अशी कोणतीही आणीबाणीची परिस्थिती असल्याबद्दल कुलगुरुची सकारण खाली होईल तर तो, त्यास आवश्यक वाढेल अशी कारवाई करील व साधारणत: ज्या प्राधिकरणाने किंवा मंडळाने उक्त कारवाई केली असतील त्या प्राधिकरणास किंवा मंडळास, ज्या कारणावर्णन आणोबाबी असल्याचे त्यास बाटत होते ती करणे, आणि करण्यात आलेली कारवाई व तस्त्वंबंधीची कारणे शब्द तितक्या लवकर लेद्यी कळवील. आणीबाणीची परिस्थिती खरोखरच होती किंवा कसे यावद्दल किंवा केलेल्या कारवाईबद्दल (अशा कारवाईमुळे विद्यापीठाच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीवर परिणाम होत नसेल त्या बाबतीत) किंवा या दोन्हीबद्दल कुलगुरु आणि उक्त प्राधिकरण किंवा मंडळ यांच्यामध्ये मतभेद निर्णय होईल त्या प्रसंगी, उक्त बाब, कुलपतीकडे विनिर्दिष्ट करण्यात येईल व त्यावरील त्याच्या निर्णय अंतिम असेल:

परंतु कुलगुरुने केलेल्या कोणत्याही अशा कारवाईमुळे विद्यापीठाच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीवर परिणाम झाला असेल त्या बाबतीत अशा व्यक्तील अशा कारवाईची नोटीस तिळा मिळाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांमध्ये, कार्यकारी परिषदेकडे अपील सादर करण्याचा हक्क असेल.

(५) हा अधिनियम, परिनियम, आदेश व विनियम यांच्या उपबंधानुसार विद्यापीठाच्या काम-काजाच्या प्रशासनास कुलगुरु हा जबाबदार असेल व तो, उपरोक्त उपबंधाशी विसंगत नसतील असे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे व इतर प्राधिकरणांचे आणि मंडळाचे निर्णय असलात आणोल.

(६) (अ) प्रमुख अधिशासी व विद्या अधिकारी स्थगून हा अधिनियम, परिनियम, आदेश आणि विनियम, आच्या उपबंधानुसार, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या व अध्यापकीय, विद्याविषयक आणि इतर कर्तव्यांच्या कामाचे व त्यांच्या वर्तमानीचे कुलगुरुने नियंत्रन करणे हे विधिसुमत असेल.

(ब) परिनियमांच्ये, आदेशांच्ये किंवा विनियमांच्ये कोणत्याही वाबीचे नियमन करणे आवश्यक असेल, परंतु त्या वाद्यतोत्त कोणतीही परिनियम, आदेश किंवा विनियम करण्यात आलेले नसतील त्या बाबतीत, कुलगुरुस त्यास आवश्यक वाटतील असे निदेश देऊन त्या वेळेपुरते अशा वाबीचे

नियमन करता येईल व त्यानंतर शक्त्य तितवाचा लवकर, अशा वारी तो कार्यकारी परिषद किंवा इतर संबंधित प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या पुढे आन्यतेराठी ठेवील. त्याच वेळी त्यास, त्या वावतीत करणे आवश्यक असलेल्या परिनियमांचा, आदेशांचा किंवा ग्राहास्थिति विनियमांचा भसुदा विचारार्थ अशा प्राधिकरणापुढे किंवा मंडळापुढे ठेवता येईल.

(७) कुलगुरु, परिनियमांच्यावे आदेशांच्यावे व विनियमांच्यावे विहित करण्यात येतील अशा इतर शक्तीचा वापर करील व अशी इतर कर्तव्ये पार पाढील.

१३. (१) प्रत्येक विद्याशाखेसाठी एक अधिष्ठाता असेल, तो परिनियमांच्यावे विहित करण्यात विद्याशाखांचे येईल अशा रीतीने, विद्यार्थी सदस्यांशिवाय तिच्या सदस्यांमधून, विद्याशाखेकडून, निवडण्यात येईलः अधिष्ठाते.

परंतु, विद्याशाखेच्या विद्यार्थी सदस्यांना, अशा कोणत्याही निवडणुकोते न देण्याचा हक्क असेल.

(२) प्रत्येक विद्याशाखेचा अधिष्ठाता हा त्या विद्याशाखेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल व परिनियमांच्या, आदेशांच्या व विनियमांच्या यथोचित पालनासाठी त्या विद्याशाखेच्या संबंधात जबाबदार असेल.

(३) अधिष्ठात्याचा पदावधी तीन वर्षांचा असेल.

(४) कोणतीही व्यक्ती लागोपाठाच्या दोन पदावधींसाठी अधिष्ठात्याचे पद धारण करणार नाही.

१४. (१) कुलसचिव हा विद्यापीठाचा पूर्णकाल वेतनी अधिकारी असेल आणि तो विधि-कुलसचिव. सभेचा, कार्यकारी व विद्यम परिषदांचा व विद्यापीठ अध्यापन व सशोधन मंडळाचा, विद्यापीठ अध्यापक निवड समितीचा, आणि या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात येतील अशा इतर प्राधिकरणाचा आणि मंडळाचा सचिव स्थून काम करील. त्याची नियुक्ती, या प्रयोजनार्थ रचना करण्यात आलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून, कार्यकारी परिषदेकडून करण्यात येईल. त्याची अर्हता, विचलव्याची व सेवेच्या अटी व शर्ती या, परिनियमाद्वारे विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.

(२) कुलसचिवाचे पद रिकामे होईल किंवा कुलसचिव हा आजारीपणासुदे किंवा अनुपस्थिती-मुळे किंवा इतर कोणत्याही कारणागुणे, आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ होईल देण्हा, सहा महिन्योपेक्षा झाल्याचे असपार नाही अशा सुदतीसाठी किंवा कुलसचिवाची यथोचित नियुक्ती होईपर्यंत, या दोहोरीपैकी जे अगोदर घडल त्यागुसार, या प्रयोजनार्थ कार्यकारी परिषद नियुक्त करील अशा व्यक्तीकडून या वेळेपुरती अशी कर्तव्ये पार पाडण्यात येतील.

(३) (अ) कुलसचिवास, अध्यापकीय व विद्याविषयक कर्मचारी वगळून, कार्यकारी परिषदेच्या आदेशांसव्ये विनिर्दिष्ट करता येईल-अशा कर्मचार्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे, व चौकशी चाल असेपर्यंत त्यांना निलंबित करणे, त्यांना ताकीद देणे किंवा त्यांच्यावर निदाव्यंजक ठरावाची शास्ती लादणे किंवा त्याची वेतनवाढ रोखणे आ शक्ती असतील :

परंतु, त्या व्यक्तीच्या संबंधात करण्याचे योजिलेला कारवाईविरुद्ध कारण दर्शविष्याची वाजवी संघी संबंधित व्यक्तीस देण्यात आल्याशिवाय तिच्यावर अशी कोणतीही शास्ती लादव्यात येणार नाही.

(ब) घर विनिर्दिष्ट केलेल्या शास्तीपैकी कोणतीही शास्ती लादव्याचा कुलसचिवाच्या कोणत्याही आदेशाविरुद्ध कुलगुरुकडे अपील करता येईल.

(क) कुलसचिवाच्या शक्तीवाहेरील शास्ती देणे आवश्यक असल्याचे चौकशीवरून दिसून येईल त्या बाबतीत, कुलसचिव, चौकशी संपत्त्यानंतर, आपल्या शिफारशीसह, कुलगुरुकडे प्रतिवेदन आदर करील :

परंतु कुलगुरुकड्या कोणतीही शास्ती लाईणाच्या आदेशाविरुद्ध कार्यकारी परिषदेकडे अपील करता येईल.

(४) कार्यकारी परिषदेच्या नियंत्रणास अर्धीन राहता, कुलसचिवास, विद्यापीठाच्या रीतीने करार करण्याची, कागदप्राप्तीवर सही करण्याची व असिलेला अधिप्रभागित करण्याची शक्ती असेल.

## (५) कुलसचिव,

(अ) कार्यकारी परिषदेकडून ज्याचा प्रभार कुलसचिवाकडे सोपविण्यात घेईल अशा, विद्यापीठाच्या अभिलेखाचा, सामायिक शिक्क्याचा व इतर मालमत्तेचा परिरक्षक म्हणून काम करील;

(ब) अधिसभा, कार्यकारी व विद्या परिषदा आणि विद्यापीठाच्या प्राधिकरणाकडून नियुक्त करण्यात येतील अशी मंडळे व अशा समित्या यांच्या सर्व संभांची कार्यवृत्ते ठेवील;

(क) कुलगुरुच्या नियंत्रणाधीन व निवेशाधीन, परीक्षा व इतर चाचणी परीक्षा यांचे यथायेजन करून त्या घेईल व त्यांचे निकाल जाहीर करील; आणि

(ड) कार्यकारी परिषदेकडून किंवा कुलगुरुकडून वेळोवेळी विहित करण्यात येतील किंवा फर्माविण्यात येतील अशा इतर शक्तींचा वापर करील व अशी इतर कर्तव्ये पार पाडील.

वित्त. १४. (१) वित्त अधिकारी हा पूर्णकाल वेतनी अधिकारी असेल; त्याची नियुक्ती, कार्यकारी अधिकारी परिषदेकडून करण्यात घेईल.

(२) त्या प्रयोजनार्थ रचना करण्यात वालेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून, कार्यकारी परिषद ठरवील अशा मुदतीसाठी व अशा अटीवर व शक्तीवर, वित्त अधिकारी म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करील.

(३) वित्त अधिकार्याचे पद रिकामे होईल किंवा वित्त अधिकारी हा आजारीपणामुळे किंवा अनुपस्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असर्व घेईल तेव्हा, सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल अशा मुदतीसाठी किंवा वित्त अधिकार्याची यथोचित नियुक्ती होईपर्यंत या दोन्हीपैकी जे अगोदर घडेल त्यानुसार कुलगुरु या प्रयोजनार्थ नियुक्त करील अशा व्यक्तीकडून त्या वेळेपुरती अशी कर्तव्ये पार पाडण्यात येतील.

(४) वित्त अधिकारी कुलसचिवास सहाय्य करील व तो कुलसचिवाच्या सर्वसाधारण नियंत्रणाधीन असेल. आपल्या शक्तींचा वापर करताना व आपली कर्तव्ये पार पाडताना, वित्त अधिकारी—

(अ) विद्यापीठाच्या निधींवर सर्वसाधारण देखरेख ठेवील व विद्यापीठाच्या आर्थिक धोरणाबद्दल विद्यापीठास सल्ला घेईल;

(ब) विषयस्तु व्यवस्था व दान करण्यात आलेली मालमत्ता यांसह, विद्यापीठाच्या उद्दिष्टांपैकी कोणत्याही उद्दिष्टाच्या पुष्टचर्य, मालमत्ता धारण करून त्या गुतविल व त्यांचे व्यवस्थापन करील;

(क) वर्षातील आवर्ती व अनावर्ती खर्च वित्त समितीने निश्चित केलेल्या मर्यादांपेक्षा अधिक जालेला नाही, तसेच ज्यांसाठी पैसे मंजर करण्यात किंवा नेमून देण्यात आले असतील, त्याचे प्रयोजनांसाठी, सर्व पैसे खर्च करण्यात आलेले आहेत, याबद्दल खाली करून घेईल;

(ड) पुढील वित्तीय वर्षाचे वार्षिक लेखे व विद्यापीठाचा अर्थसंकल्प तयार करून तो कार्यकारी परिषदेस सादर करण्यासाठी जबाबदार असेल;

(इ) रोख रक्कम व बँकेतील शिल्लक रकमा आणि गुंतवणुका यांवर सतत लक्ष ठेवील;

(फ) उत्पन्नाच्या वसुलीवर लक्ष ठेवील व वसुलीसाठी अनुसरण्यात येणाऱ्या पद्धतीसंबंधी सल्ला घेईल;

(ग) विद्यापीठाच्या लेढ्यांची नियमितपणे लेखापरीक्षा करून घेईल;

(ह) इमारती, जमीन व साधनसामग्री यांची नोंदवणीपुस्तके अद्यावत ठेवण्यात आलेला आहेत, तसेच सर्व कार्यालये, महाविद्यालये, कर्मशाळा व भांडारे यांमधील साधनसामग्री व इतर वापरले जाणारे साहित्य, याच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली आहे, यांवर लक्ष ठेवील;

(अस्य) अनधिकृत खर्च व इतर वित्तीय अनियमितता याबद्दल स्पष्टीकरण देण्यास फर्माविण्याबद्दल कुलसचिवामार्फत कार्यकारी परिषदेस सुचवील व कसूर केलेल्या व्यक्तींविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याबद्दल सुचवील;

(जे) आपल्या वित्तीय जबाबदार्या योग्य रीतीने पार पडण्यासाठी त्यास अवश्यक वाटेल अशी कोणतीही माहिती व विवरणे, विद्यापीठाच्या नियंत्रणाधीन कोणत्याही कायलियाकडून, केंद्राकडून, प्रश्नेशाळेकडून, महाविद्यालयाकडून किंवा परिसंस्थेकडून मागवन घेईल; व

(के) परिनियमांवये विहित करण्यात येतील अशा इतर शक्तींचा वापर करील व अशी इतर कर्तव्ये तसेच, कार्यकारी परिषदेकडून त्यास नेमून देण्यात येतील अशी वित्तविषयक इतर कामे पार पाडील.

१५. (१) ग्रंथपाल हा पूर्णकाल वेतनी अधिकारी असेल व तो, कार्यकारी परिषदेकडून ग्रंथपाल त्या प्रयोजनार्थ सचना करण्यात आलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून नियुक्त करण्यात येईल आणि तो परिनियमांवये विहित करण्यात येईल अशी अहंता धारण करील व अशा शक्तीचा वापर करील व अशी कर्तव्ये पार पाडील. या प्रयोजनार्थ नियुक्त कलेल्या समितीकडून त्यास सहाय्य करण्यात येईल.

(२) ग्रंथपालाचे पद रिकामे होईल किंवा ग्रंथपाल हा आजारीपणामुळे किंवा अनुपस्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे, आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ होईल तेव्हा सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल अशा मुदतीसाठी किंवा ग्रंथपालाची यथोचित नियुक्ती होईपर्यंत, या दोन्हीपैकी जे अगोदर घडेल त्यानुसार त्या प्रयोजनार्थ कार्यकारी परिषद नियुक्त करील अशा व्यक्तीकडून त्या वेळेपुरती अशी कर्तव्ये पार पाडण्यात येतील.

१६. (१) विद्यार्थी कल्याण संचालक, हा कार्यकारी परिषदेकडून, कुलगुरुच्या शिफारशीवरून, विद्यार्थी अधिव्याख्यात्यापक्षा कमी दर्जाच्या नसणाऱ्या अध्यापकांमधून नियुक्त करण्यात येईल. कल्याण संचालक.

(२) संचालक हा पूर्णकाल वेतनी अधिकारी असेल व तो तीन वर्षांच्या मुदतीसाठी पद धारण करील; तसेच तो पुनर्नियुक्तीसाठी पाच असेल:

परंतु, कार्यकारी परिषदेस, तिला आवश्यक वाटेल तर, अधिव्याख्यात्यापक्षा कमी दर्जाच्या नसणाऱ्या कोणत्याही अध्यापकास, त्याच्या स्वतःच्या कर्तव्यांशिवाय, विद्यार्थी कल्याण संचालकाची कर्तव्ये पार पाडण्यास नियुक्त करता येईल व अशाबाबतीत, कार्यकारी परिषदेस योग्य तो भत्ता घंजूर करता येईल.

(३) विद्यार्थी कल्याण संचालक, म्हणून नियुक्त कलेली व्यक्ती, अध्यापकांमधून नियुक्त करण्यात आली असेल तर, ती आपल्या मूळ पदावरील आपला धारणाधिकार चालू ठेवील व विद्यार्थी कल्याण संचालक म्हणून तिची नियुक्ती झाली नसती तर तिला अन्यथा जे फायदे मिळाले असते असे सर्व कायदे मिळण्यास ती पाच असेल.

(४) विद्यार्थी कल्याण संचालकाचे पद रिकामे होईल किंवा विद्यार्थी कल्याण संचालक हा आजारीपणाच्या कारणामुळे किंवा अनुपस्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ होईल तेव्हा, सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल अशा मुदती-साठी किंवा विद्यार्थी कल्याण संचालकाची यथोचित नियुक्ती होईपर्यंत, या दोन्हीपैकी जे अगोदर घडेल त्यानुसार या प्रयोजनार्थ कुलगुरु नियुक्त करील अशा व्यक्तीकडून त्या वेळेपुरती उक्त कर्तव्ये पार पाडण्यात येतील.

(५) विद्यार्थी कल्याण संचालकाच्या शक्ती व कर्तव्ये ही, परिनियमांवये विहित कल्याप्रभाणे असतील.

१७. कलम ८, खंड (सात) मध्ये निर्दिष्ट कलेल्या विद्यापीठाच्या इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती इतर आदेशाद्वारे नियमित होईल अशा रीतीने करण्यात येईल व त्याच्या सेवेच्या अटी व शर्ती आणि शक्ती अधिकारी व कर्तव्य ही, आदेशान्वये, विनियमित करण्यात येतील अशी असतील.

१८. (१) विद्यापीठाच्या हितसंबंधाचे योग्यप्रकारे रक्षण करण्यात येत आहे याबद्वां खात्री नुकसानीवहून करून घेणे विद्यापीठाच्या प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. अधिकारी ज्ञावदार

(२) हा अधिनियम, परिनियम, आदेश किंवा विनियम यांच्या उपबंधांशी सुसंगत नाही अशा कोणत्याही झाल्यामुळे (सद्भावनेने असे कृत्य केले असेल त्याशिवाय) विद्यापीठाचे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही हाती झाल्याचे आढळून येईल तर किंवा उपरोक्तप्रसाणे काम करण्यात कोणतीही कसूर झाल्यास किंवा त्याने हेतुपुरस्तर ह्यग्रय किंवा कम्पुर केल्यास, परिनियमांवये विहित करण्यात येईल अशा घट्टतीनुसार असे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही हाती त्याच्याकडून वसुली योग्य असेल.

### प्रकरण चार

#### विद्यापीठाची प्राधिकरण

विद्यापीठाची  
प्राधिकरण.

१९. विद्यापीठाची प्राधिकरणे पुढीलप्रमाणे असतील :—

- (एक) अधिसभा,
- (दोन) कायेकारी परिषद,
- (तीन) विद्या परिषद,
- (चार) विद्याशाखा,
- (पाच) ज्ञानशाखा समन्वयविषयक अभ्यास मंडळ,
- (सहा) अभ्यास मंडळ,
- (सात) विद्यापीठ अभ्यास व संशोधन मंडळ,
- (आठ) बहिःशाल अभ्यास मंडळ,
- (नऊ) विद्यार्थी परिषद, आणि
- (दहा) परिनियमान्वये विद्यापीठाची प्राधिकरण म्हणून नामोद्दिष्ट करण्यात येणारी विद्यापीठाची इतर मंडळे.

अधिसभा. २०. (१) अधिसभा ही सर्व वित्तीय अंदाज आणि अर्थसंकल्पीय विनियोजनांसाठी मुख्य प्राधिकरण असेल व ती पुढील सदस्यांची मिळून होईल—

#### पदसिद्ध सदस्य

- (अ) (एक) कुलपती ;
- (दोन) कुलगुरु ;
- (तीन) शिक्षण संचालक, किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा त्याचा प्रतिनिधी ;
- (चार) संचालक, उच्च शिक्षण ;
- (पाच) संचालक, तंत्र शिक्षण, किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा त्याचा प्रतिनिधी ;
- (सहा) कला संचालक, किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा त्याचा प्रतिनिधी ;
- (सात) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा त्याचा प्रतिनिधी ;
- (आठ) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ ;
- (नऊ) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ; कोणताही असल्यास ;
- (दहा) अध्यक्ष, भारतीय उच्च तंत्र शिक्षण मंडळ, कोणताही असल्यास ;
- (अकारा) विद्याशाखाचे अधिष्ठाते ;
- (बारा) कुलसचिव ; आणि
- (तेरा) विद्यार्थी कल्याण संचालक.

#### निवडून दिलेले सदस्य

(अ) पुरिनियमांद्वारे विहित कैत्याप्रमाणे निवडून दिलेले पुढील सदस्य :—

- (एक) संलग्न, घटक, संचालित व स्वाप्रत सहाविद्यालयांच्या आचार्यांच्या एकूण संख्येच्या एकत्रूपायांश, आलीपालीने किंवा असे पाच प्राचार्य-यांपैकी जी संख्या अधिक असेल तेवढे प्राचार्ये, असा आलीपालीच्या क्रमांकात ग्रयोजनार्थ, मलविद्यालयांच्या नावांची सहा गटांमध्ये रक्कना करण्यात येईल, अशा गटांमधील महाविद्यालयांची संख्या शक्यतोवर सभाव असेल योंग अशा गटांपैकी एका गटाचे प्राचार्य प्रहिल्या वर्षातीतर निवृत्त होतील व सहा वर्षांच्या मुदतीच्या अंखेरीस त्याना एक वर्षांत्रा दुसरा अवधी पिलेल त वरिनियमांद्वारे विहित केलेल्या रीतीनुसार, उद्विदित गटांमधील प्राचार्य हें दर दोन वर्षांनीतर निवृत्त होतील ;

- (दोन) मान्यताप्राप्त संस्थांच्या प्रमुखांनी आपल्यामधून निवडलेला एका संस्थेचा प्रमुख ;
- (तीन) निवडावयाचे पंचवीस अध्यापक, स्वयंत्र, संचालित, घटक किंवा संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यताप्राप्त परिसंस्थांचे प्रमुख किंवा विद्यापीठ विभाग प्रमुख खेरीज करून ; अध्यापकांनी आपल्यामधून या जागांचे विद्याशाखानिहाय वाटप केलेले असेल परंतु मतदान हे सामायिक असेल ;
- (चार) उच्च साध्याचिक शाळांच्या प्रमुखांनी आपल्यामधून निवडलेले दोन प्रमुख ;
- (पाच) उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपल्यामधून निवडलेले दोन माध्यमिक शिक्षक ;
- (चाहा) परिनियमान्वये विहित करण्यात आलेल्या रीतीने, विद्याशाखेच्या नोंदणीकृत स्नातकांनी आपाणांमधून निवडून दिलेले, प्राचार्य किंवा अध्यापक नसतील असे पंचवीस नोंदणीकृत स्नातक यांच्यापैकी २ जागा अनुसूचित जातीसाठी राखून ठेवल्या जातील, २ जागा अनुसूचित जमातीसाठी आणि एक जागा अनुसूचित व भटक्या जमातीसाठी राखून ठेवल्या जातील, आणि २० सर्वसाधारण जागांची निवडणूक विद्याशाखानिहाय केली जाईल आणि राखीव जागांसाठी निवडणूक त्याचवेळी होईल ;
- (सात) विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष व चिटणीस व विद्यार्थी कार्यकारी संघाने, आपल्यामधून निवडलेले इतर दोन सदस्य ;
- (आठ) महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडलेले चार सदस्य ;
- (नव) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडलेला एक सदस्य ;
- (दहा) ज्या महानगरपालिकेच्या हढीमध्ये विद्यापीठाशी संलग्न असलेले किंवा विद्यापीठाकडून चालविण्यात येणारे महाविद्यालय असेल अशा प्रत्येक महानगरपालिकेच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडलेला एक प्रतिनिधी ;
- (अकरा) ज्या जिल्हांमध्ये विद्यापीठाशी संलग्न असलेले किंवा विद्यापीठाकडून चालविण्यात येणारे महाविद्यालय असेल अशा प्रत्येक जिल्हांच्या नगरपालिकांनी आपल्या सभासदांमधून, निवडून दिलेला एक प्रतिनिधी ;
- (बारा) ज्या जिल्हामध्ये विद्यापीठाशी संलग्न असलेले किंवा विद्यापीठाकडून चालविण्यात येणारे महाविद्यालय असेल अशा प्रत्येक जिल्हांच्या नगरपालिकांनी आपल्या सभासदांमधून, निवडून दिलेला एक प्रतिनिधी ;
- (तेरा) परिनियमान्वये विहित करण्यात आल्या असतील अशा वाणिज्यिक व औद्योगिक संस्थांच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडलेले दोन प्रतिनिधी ;
- (चौदा) परिनियमान्वये विहित करण्यात आले असतील अशा नोंदणीकृत श्रमिकसंघाच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडलेला एक प्रतिनिधी ;
- (पंचरा) परिनियमान्वये विहित केल्याप्रमाणे, ज्या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एका किंवा अधिक जिल्हापर्यंत विस्तारले आहे किंवा ज्यांने अधिकृत भाग भांडवल रुपये १० लाखांपेक्षा अधिक आहे अशा सहकारी संस्थांचा, त्या सहकारी संस्थांचा सदस्यांमधील, एक प्रतिनिधी ;
- (सोळा) अशासकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापन करणाऱ्या, विश्वस्त व्यवस्थांच्या किंवा संस्थांच्या प्रतिनिधीच्या एकण सर्वेच्या एकतृतीयांश प्रतिनिधी, आलीपाळीने अशा आली-पाळीच्या क्रमांकांप्रयोजनार्थी, या महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या, मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंदणी केलेल्या विश्वस्त व्यवस्थांच्या व संस्थांच्या नोंदणी-बाबत अधिनियम, १९६० या अन्वये नोंदणी केलेल्या संस्थांच्या नावांची, सहा गटांमध्ये रचना करण्यात येईल ; अशा गटांमधील विश्वस्त व्यवस्थांची संख्या शक्यतोवर समान असेल. प्रत्येक व्यवस्थापनास, मग तो एक किंवा त्यापेक्षा अधिक महाविद्यालय चालवीत असे कक्ष एकच प्रतिनिधी पाठविण्याचा हक्क असेल ; व अशा गटांपैकी एका गटामधील व्यवस्थापनाचे प्रतिनिधी पहिल्या ब्रष्टीचा अखेरीस निवृत्त होतील व सहा ब्रष्टीच्या मुदतीच्या अखेरीस झोना एक बर्बादी दुसरा अखेरी निवृत्त व प्रतिनिधीमधील विहित केलेल्या दीतीवृत्तावर उर्वरित घडीवृद्धीच्या प्रतिनिधी हे दोन वर्गांतरे विवृत होतील.

(सतरा) (अ) परिनियमाद्वारे पदनिर्देशित करण्यात येतील अशा, महाराष्ट्र राज्यातील, महिलांच्या शैक्षणिक संघटनांच्या किंवा मंडळांच्या दोन प्रतिनिधी;

(ब) परिनियमाद्वारे पदनिर्देशित करण्यात येतील अशा, गुजरात राज्यातील, महिलांच्या शैक्षणिक संघटनांच्या किंवा मंडळांच्या दोन प्रतिनिधी;

(क) परिनियमाद्वारे पदनिर्देशित करण्यात येतील अशा, इतर प्रदेशातील, महिलांच्या शैक्षणिक संघटनांची किंवा मंडळांची एक प्रतिनिधी;

(अठरा) भारतातून विधीद्वारे प्रस्थापित करण्यात आलेल्या कोणत्याही विद्यापीठांच्या ज्या स्वातंक असतील किंवा परिनियमाद्वारे विहित करण्यात येतील अशा तुल्य किंवा उच्च अहंता ज्यांनी धारण केल्या असतील आणि ज्या सहा वर्षपिक्षा अधिक नसणाऱ्या मुदतीपर्यंत, दरसाल ५ रुपये किंवा ठोक रकमेत किंवा हफ्त्यांनी १५० रुपये विद्यापीठ निधीमध्ये, वर्गांपी म्हणून देत असतील अशा, महिलांच्या पाच प्रतिनिधी; आणि

(एकोणीस) विद्यापीठास किंवा विद्यापीठांच्या प्रयोजनार्थ, एक लाखापेक्षा कमी नसतील इतके रुपये किंवा एक लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या मल्याची मालमत्ता, देणगी म्हणून दिली असेल अशा वैयक्तिक देणगीदारांनी किंवा संघटनांच्या नामनिर्देशित व्यक्तीनी, आपल्यामधून निवडून दिलेले दोन प्रतिनिधी:

परंतु खंड (ब), उप-खंड (१) ते (१६) अन्यें निवडून आलेली व्यक्ती, निवडून देणाऱ्या मंडळांची किंवा यथास्थिति, मंडळांची ती सदस्य असण्याचे बंद झाल्यानंतर; शक्य तितक्या लक्वकर, अधिसभेदी सदस्य असण्याचे बंद होईल.

#### विशेष सदस्य

(क) डॉ. (श्रीमती) प्रेमलीला व्ही. ठाकरसी.

#### इतर सदस्य

(ड) (एक) विष्णात शिक्षणतज्ज्ञ, विद्याव्यासांगी, समाज कार्यकर्ते, महिला व अल्पसंख्याक, आणि इतर मागास जमाती यांचे प्रतिनिधी व वर प्रतिनिधित्व न भिळालेले इतर हितसंबंधी धरून, कुलपतींनी नामनिर्दिष्ट केलेला पंधरा व्यक्ती, त्यापेकी एक, दामोदर ठाकरसी कुटुंबातील व्यक्ती असेल आणि एक, हिंगे स्त्री शिक्षण संस्थेची प्रतिनिधी असेल;

(दोन) कुलगुरुने नामनिर्दिष्ट केलेला, अध्यापक, कुलसचिव, उपकुलसचिव, सहायक कुल-सचिव किंवा त्याच दर्जाचा इतर कोणताही अधिकारी यांशिवाय, विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांमधील एक सदस्य;

(तीन) परिनियमांन्यें विहित करण्यात आल्याप्रमाणे, आलीपालीने, नियुक्त करण्यात ग्रावयाचे विद्याशाखेच्या भागील पदवी परीक्षामध्ये आपली विद्याविषयक गुणवत्ता ज्यांनी दाखविली असेल व विद्यापीठाचे पूर्णकाळ विद्यार्थी असतील असे विद्याशाखेतील, चार विद्यार्थी;

(चार) परिनियमांन्यें विहित केल्याप्रमाण, आलीपालीने, नियुक्त करावयाचे, विद्यापीठ विभाग प्रमुखांच्या एकून संखेच्या एकक्तुर्यांशे एवढे प्रमुख किंवा असे पाच प्रमुख यांपेकी जी संख्या अधिक असेल तेवढे प्रमुख;

(पाच) अध्यक्ष, विद्यापीठ महिला संघटनांचा भारतीय महासंघ, नवी दिल्ली किंवा त्याचा प्रतिनिधी;

(सहा) सभापती, महिला शिक्षण राष्ट्रीय परिषद, नवी दिल्ली किंवा त्याचा प्रतिनिधी;

(सात) ज्यांनी विद्यामान विद्यापीठास किंवा विद्यापीठांच्या प्रयोजनार्थ, एक लाखापेक्षा कमी नसतील इतके रुपये किंवा एक लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या मल्याची मालमत्ता, देणगी म्हणून दिली असेल आणि या अधितियमाच्या प्रारंभाच्या निकटवृत्ती, जे अधिसभेदी सदस्य असतील असे, देणगीदार किंवा मंडळांच्या नामनिर्देशित व्यक्ती, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अधिनियम, १९४९ या अन्वये ज्या उर्वरित मुदतीसाठी सदस्यत्व चालू राहील.

(२) विद्यापीठाचा अध्यापकांशिवाय कोणताही कर्मचारी हा अधिसंभेद्या निवडणुकीसाठी पाव असणार नाही.

(३) मान्यताप्राप्त परिसंस्थांच्या प्रमुखांशिवाय, निवडून देण्यात आलेल्या सदस्यांचा पदावधी हा सहा वर्षाचा असेल. अशा प्रमुखांचा पदावधी हा तीन वर्षांचा असेल.

(४) कुलपतीकडून किंवा कुलगुरुकडून नामनिर्दिष्ट करण्यात यावयाच्या सदस्यांचा पदावधी हा तीन वर्षांचा असेल. प्राचार्यांचा व व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींचा पदावधी हा दोन वर्षांचा असेल.

(५) विद्यार्थी सदस्य व विद्यापीठ विभाग प्रमुख यांचा पदावधी हा एक वर्षांचा असेल.

(६) कोणत्याही व्यक्तीस, लांगोपाठ्याचा दोन मुदतीपेक्षा अधिक मुदतीसाठी, अधिसंभेद्य सदस्य म्हणून नामनिर्दिष्ट करण्यात येणार नाही.

२१. (१) कुलपती निश्चित करील अंशा तारखांना अधिसंभेद्या वर्षातून दोनवा सभा घेण्यात अधिसंभेद्या येतील, या दोन सभांपैकी एक अधिसंभेद्या वाषिक सभा असेल.

(२) कुलगुरुस, ज्या ज्या वेळी योग्य वाटेल त्या वेळी अधिसंभेद्या तिच्या कक्षेतील कोणत्याही विवक्षित बाबावर किंवा बाबीवर विचारविनिमय करण्यासाठी विशेष सभा बोलवता येईल व अधिसंभेद्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक-नृतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सही करून लेखी मागणी केली असता त्याने अशी सभा बोलवली पाहिजे. लेखी मागणी केली असेल त्या बाबतीत, कुलगुरुस, मागणी पत्रात नमूद केलेली विवक्षित बाब किंवा बाबी अधिसंभेद्या अर्थक्षेत येते किंवा नाही याबद्दल निर्णय करण्याची शक्ती असेल.

२२. (१) या अधिनिधीमाद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात आल्या असतील अशा शर्तीस अधिसंभेद्यां अशीन राहीन, अधिसंभा पुढील शर्तीचा वापर करील व पुढील कर्तव्ये पार पाडील :— शर्तीचे व

(एक) संशोधनाच्या आणि ज्ञानाच्या वाढीसाठी व प्रसारासाठी म्हणून तिला योग्य वाटेल करत्यावृत्ती अध्यापनाची व प्रशिक्षणाची तरतुद करण्यासाठी कार्यकारी परिषदेस शिफारस करणे ;

(दोन) महाविद्यालयांना आणि परिसंस्थांना अभ्यासाच्या विशेषीकरणाचे कार्ये हाती घेणे शक्य होईल अशी तरतुद करण्यासाठी कार्यकारी परिषदेला शिफारस करणे आणि अध्यापन व संशोधन यासाठी, आवश्यक आणि इष्ट असेल त्या बाबतीत, सामाईक प्रयोगशाळा, प्रश्नालये, संग्रहालये आणि इतर साधनसामग्री यांचे आयोजन करून त्यांची तरतुद करणे ;

(तीन) महाविद्यालये, विभाग, कक्ष, वसतिगृहे आणि संशोधनाच्या व विशेषीकृत अभ्यासाच्या परिसंस्था स्थापन करण्यासंबंधी आणि त्यांच्या संचालनासंबंधी कार्यकारी परिषदेला शिफारस करणे ;

(चार) पदव्या, पदविका, प्रगाणपते आणि इतर विद्याविषयक विशेषोपाधी सुरु करण्यासाठी कार्यकारी परिषदेला शिफारस करणे ;

(पाच) पदव्या, पदविका आणि इतर विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करण्याची कार्यकारी परिषदेला शिफारस करणे ;

(सहा) विद्यापीठ विभाग, महाविद्यालये आणि सायताप्राप्त परिसंस्था यांना स्वायत्त दर्जा प्रदान करण्यासाठी कार्यकारी परिषदेला शिफारस करणे ;

(सात) कार्यकारी परिषदेच्या शिफारशीवरून, सन्मान्य पदव्या किंवा इतर विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करणे ;

(आठ) परिनियम करणे, त्यात सुधारणा करणे किंवा ते रद्द करणे ;

(नऊ) आदेश व विनियमांवर विचार करणे व ते रद्द करणे किंवा परत पाठविणे, परंतु त्यात सुधारणा न करणे ;

(दहा) वार्षिक प्रतिवृत्ते विचारात घेणे आणि त्यावरील ठराव संमत करणे ;

(अकरा) विद्यापीठाचे वार्षिक लेखे व अशा लेखांचे लेखा परीक्षा अहवाल विचारात घेणे व त्यावर तिला योग्य बाबतील असे ठराव संमत करणे ;

(बारा) कार्यकारी परिषदेकडून तिच्यापुढे मांडण्यात आलेले वाषिक वित्तीय अंदाज विचारात घेणे आणि असे अंदाज, अंशात: किंवा पूर्णतः आणि तिला योग्य बाबतील अशा फेरवदलांसह, कोणतेही असल्यास, संमत करणे ;

(तेरा) विद्यापीठ लेखा समितीकडून सादर करण्यात आलेली प्रतिवेदने विचारात घेणे आणि त्यावर तिला योग्य वाटेल अशी कार्यवाही करणे ;

भाग आठ—१३५

(चौदा) राज्य शासनाने शिफारस केलेल्या मंडळामधून लेखा परीक्षकांची नेमशीक करणे;

(पंद्रहा) विद्यापीठाकडून संचालित अशा इतर कार्यक्रमांसाठी तरतुद करण्याची आणि अनुदान देण्याची कार्यकारी परिषदेला शिफारस करणे;

(सोळा) शक्य असेल तेथे कलम ४, खड (१२) अन्वये तरतुद करण्यासाठी कार्यकारी परिषदेला शिफारस करणे;

(सतता) विद्यापीठाची धोरणे आणि कार्यक्रम याचे वेळेवेळी पुनरीक्षण करणे आणि विद्यापीठाची सुधारणा आणि विकास यासाठी उपाय सुचिविणे;

(अठारा) शासकीय आणि सार्वजनिक उपक्रमामधील सेवा प्रवेशासाठी स्पर्धा करणाऱ्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाची तरतुद करण्यासाठी उपाय व घारी यांची शिफारस करणे;

(एकोणीस) हा अधिनियम, परिनियम, आदेश आणि विनियम याद्वारे तिळा प्रदान करण्यास येतील किंवा तिच्यावर लादण्यात येतील अशा इतर शक्तीचा वापर करणे आणि अशी इतर कर्तव्ये पार पाडणे.

(२) अधिसभेद्या सभेची ज्या सदस्य संघटने गणपूर्ती होईल ती संख्या, सभेच्या वेळी अनुसरण्यात येबयाच्या कार्यपद्धतीचे आणि कामकाज चालविण्याचे नियम, ज्ञान मुदतीमध्ये सभा बोलविण्यात येईल ती मुदत आणि अशा इतर बाबी परिनियमाद्वारे विहित करण्यात आल्याप्रमाणे असतील.

कार्यकारी २३. (१) कार्यकारी परिषद ही, विद्यापीठाचे सुख्य कार्यकारी प्राधिकरण असेल आणि ती परिषद, पुढील सदस्यांची मिळून होईल:—

(एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष ;

(दोन) कुलपतीची एक नामनिर्देशित व्यक्ती ;

(तीन) डॉ. श्रीमती प्रेमलीला व्ही. ठाकरसी (खास सदस्य) ;

(चार) उच्च शिक्षण संचालक किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा, त्याचा प्रतिनिधी ;

(पाच) संचालक, तंत्र शिक्षण किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा त्याचा प्रतिनिधी ;

(सहा) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, किंवा सहसंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसणारा त्याचा प्रतिनिधी.

(सात) परिनियमाद्वारे विहित करण्यात येईल अशा रीतीने, विद्यापीठ विभागांच्या प्रसुखांती आपल्यामधून निवडून दिलेला एक विद्यापीठ विभाग प्रमुख ;

(आठ) अधिसभेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेले दोन प्राचार्य ;

(नऊ) अधिसभेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेले, प्राचार्य आणि विद्यापीठ विभाग प्रमुख यांव्यतिरिक्त, दोन अध्यापक ;

(दहा) अधिसभेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेल्या, प्राचार्य, अध्यापक आणि विद्यार्थी-सदस्य यांव्यतिरिक्त, सात व्यक्ती ;

(अकरी) विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांनी, आपल्यामधून, निवडून दिलेला एक अधिष्ठाता ; आणि

(वारा) परिनियमाद्वारे विहित केलेल्या रीतीने, विद्याशाखांचे किंवा विद्याशाखांच्या गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, विद्यापरिषदेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेल्या, तीन व्यक्ती :

परंतु खड (सात) ते (वारा) खाली निवडून आलेल्या सदस्यांचे, तो विद्यापीठ विभागाचा प्रमुख किंवा अधिसभेचा किंवा विद्यापरिषदेचा सदस्य असल्याचे किंवा यथास्थित अधिष्ठाता असण्याचे बंद होईल तर, असा सदस्य म्हणून पद धारण करण्याचे बंद होईल.

(२) अध्यापकांव्यतिरिक्त, विद्यापीठाचा कोणताही कर्मचारी, कार्यकारी परिषदेवर निवडून येण्यास पात्र असणार नाही.

(३) निवडून आलेल्या आणि नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांचा पदावधी, तीन वर्षांचा असेल.

(४) कार्यकारी परिषदेवर निवडून आलेला किंवा नामनिर्देशित करण्यात आलेला एकादा सदस्य, परिषदेच्या परवानगीशिवाय, तिच्या लागोपाठ्याच्या तीन सभांना अनुपस्थित राहील तर, त्याचे पद रिकामे झाले असल्याचे समजण्यात येईल.

(५) कार्यकारी परिषदेच्या सभेची जितक्या सदस्यांनी गणपूर्ती होईल ती संख्या, सभेच्या वेळी अनुसरावयाच्या कार्यपद्धतीचे आणि कामकाज चालविण्याचे नियम, ज्या मुदतीमध्ये सभा बोलावण्यात येईल ती मुदत आणि अशा इतर बाबी, परिनियमांदारे विहित करण्यात येतील.

(६) कोणतीही व्यक्ती, लागेपाठ्या दानपेक्षा जास्त मुदतीसाठी, कार्यकारी परिषदेचा सदस्य म्हणून नामनिवेशित करण्यात येणार नाही किंवा ती अशा मुदतीनंतर भसा सदस्य म्हणून, चालू राहणार नाही.

२४. (१) या अधिनियमाच्या उपबंधांदारे किंवा तदन्वये विहित करण्यात येतील - अशा कार्यकारी शर्तीच्या अधीन, कार्यकारी परिषद पुढील शक्तीचा वापर करील व पुढील कर्तव्ये पार पाडील :— परिषदेच्या

(एक) तिला योग्य वाटेल अशा अध्ययन शाखा व अभ्यासक्रम यांच्या शिक्षणाची, अध्यापनाची, शक्ती व सांगदंसांनाची व प्रशिक्षणाची आणि संशोधनासाठी आणि ज्ञानाच्या वाढीसाठी कर्तव्ये तरतुद करणे;

(दोन) ज्यायोगे महाविद्यालयांना आणि परिसंस्थाना अभ्यासाचे विशेषीकरण करणे शक्य होईल अशी तरतुद करणे आणि अध्यापनासाठी व संशोधनसाठी सामायिक प्रयोगशाळा, प्रथालय, संग्रहालये आणि इतर साधनासमग्री यांची आयोजना करणे व आवश्यक आणि इष्ट असेल तेव्हा त्यावाबत तरतुद करणे ;

(तीन) महाविद्यालये, विभाग, कक्ष, वसतिगृहे व्यायामशाळा आणि संशोधनाच्या व विशेषीकृत अभ्यासाच्या परिसंस्था स्थापन करणे व चालविणे ;

(चार) पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व इतर विद्याविषयक विशेषोपाधि सुरु करणे ;

(पाच) विद्या परिषदेच्या व अधिसभेच्या शिफारशीवरून विद्यापीठ विभाग, महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांता स्वायत्त दर्जी प्रदान करणे ;

(सहा) आदेश करणे, त्यात सुधारणा करणे किंवा ते रद्द करणे व परिनियमांचे मसुदे तयार करून त्यावर तिला योग्य वाटतील अशा शिफारशी अधिसभेच्ये करणे ;

(सात) विद्या परिषदेने केलेले कोणतेही विनियम स्वीकारणे, नाकारणे किंवा परत पाठविणे ;

(आठ) विद्यापीठाची मालमत्ता व निधी धारण करणे, त्याचे नियंत्रण व प्रशासन करणे ;

(नऊ) हा अधिनियम व परिनियम यांदारे किंवा तदन्वये तिला नेमून दिलेल्या शक्तींचा वापर करताना किंवा कर्तव्य पार पाडताना, विद्यापीठाच्या वतीने करार करणे, त्यात फेरबदल करण, ते पार पाडणे व रद्द करणे ;

(दहा) विद्यापीठाच्या सामायिक शिक्क्याचा नमूना ठरविणे व त्याची अभिरक्षा आणि त्याचा उपयोग यांसंबंधी तरतुद करणे ;

(अकरा) विशिष्ट प्रयोजनांसाठी विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात आलेल्या निधींचे प्रशासन करणे ;

(बारा) विद्यापीठाची वार्षिक वित्तीय अंदाजपत्रके तयार करणे ;

(तेरा) विद्यापीठाचे कामकाज चालविण्यासाठी अवश्यक असलेल्या इमारती, जागा, फर्निचर, उपकरणे व इतर साधने यांची तरतुद करणे ;

(चौदा) विद्यापीठाच्या वतीने विश्वस्त निधी, मृत्युवित देणग्या, देणग्या आणि विद्यापीठाकडे हस्तांतरित झालेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता स्वीकारणे ;

(पंधरा) विद्यापीठाच्या वतीने कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता, विक्रीद्वारे, पट्चा-द्वारे किंवा अन्य प्रकारे हस्तांतरित करणे ;

(सोऱ्या) विद्यापीठाचा पैसा, हिंसन, गुंतवणुका, मालमत्ता, कामकाज आणि इतर संबंधी प्रशासकीय कामकाज यांच्यासंबंधी व्यवस्था ठेवणे व त्याचे नियमन करणे व विद्यापीठ व महाविद्यालय विकास वित महामंडळ स्थापन करण्यात येईल तेव्हा त्यात दाखल होण्यासंबंधीचा निर्णय घेणे ;

(सतरा) विद्यापीठाच्या वर्तीने कर्ज घेणे, कर्ज देणे किंवा गुतविणे;

(अठरा) कलम ४ वे खंड (३५) व (३६) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या संवाद व कामे यांसाठी तरतुद करणे;

(एकोणीस) आंतर-विद्याशाखा व क्षेत्रीय किंवा प्रादेशिक अभ्यासक्रम यांसाठी तरतुद करणे;

(वीस) विद्यापीठाने चालविलेली महाविद्यालये, विभाग, संशोधनाच्या किंवा विशेषीकृत अभ्यासांच्या परिसंस्था, प्रयोगशाळा, प्रथालये, संग्रहालय, कक्ष व संस्थित व्यायामशाळा यांची व्यवस्था ठेवणे;

(एकवीस) तिला आवश्यक वाटेल तर व तेव्हा, विद्यापीठाच्या अध्यापकांसाठी व इतर कर्मचाऱ्यांसाठी राहण्याच्या जागेची तरतुद करणे;

(बावीस) विद्यापीठ विभाग व महाविद्यालयांमधील पदव्युत्तर विभाग यांच्या विद्याविषयक कायचे आणि गरजांचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या तपासणीसंबंधीची व्यवस्था करणे;

(तेवीस) महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्था, कक्ष आणि वसतिगृहे यांच्या विद्याविषयक कायचे आणि गरजांचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या तपासणीचा निदेश देणे, कार्यक्रमात राखली जावी म्हणून आणि विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी उपलब्ध करून देणा-करिता तसेच त्यांच्या अध्यापकांच्या यथोचित अटी व शर्ती यांसंबंधी आवश्यक असेल त्याबाबतीतील अनुदेश देणे, अशा अनुदेशांची अवज्ञा होईल त्या प्रसंगी, त्याचे संलग्नीकरण किंवा त्यांची मान्यता यांच्या संबंधातील शर्तीसमध्ये फेरवदल करण्यासंबंधी किंवा त्यास योग्य वाटेल अशी अन्ये उपाययोजना करण्यासंबंधी शिफारस करणे;

(त्रोवीस) महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था या योग्य प्रकारे चालविणे व त्याचे कामकाज व त्यांची वित्तव्यवस्था यासंबंधीच्या कोणत्याही बाबींच्या संबंधात चौकाशी करविणे;

(पंचवीस) महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था, कक्ष आणि वसतिगृहे यांच्याकडून प्रतिवृत्त, विवरणे व इतर माहिती मागविणे;

(सच्चीस) परिनियमाद्वारे, विहित करण्यात आल्या असतील अशा संमान्य पदव्या व विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करण्याविषयी अधिसभेत शिफारस करणे;

(सत्तावीस) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, त्यांची राहण्याची व्यवस्था, वर्तणूक व शिस्त घांवर देखरेख ठेवणे व नियंत्रण ठेवणे आणि त्याचे आरोग्य व सर्वसाधारण कल्याण यांच्या संवर्धनासाठी तरतुद करणे;

(अठावीस) अधिछात्रवृत्त्या, प्रवासी अधिछात्रवृत्त्या, शिष्यवृत्त्या, छात्रवृत्त्या, विद्यार्थीवित्तने, पदके व पासितोषिके देणे;

(एकोणीतीस) विद्यापीठाचे अधिकारी व अध्यापक यांची नियुक्ती करणे, निरनिराळ्या वर्गांच्या अध्यापकांच्या अहंतांसह त्यांच्या अहंता विहित करणे, तसेच अध्यापकांच्या विशिष्ट पदासंबंधाची जादा अहंता कोणतीही असल्यास, विहित करणे, त्यांच्या वित्तलब्धी निश्चित करणे आणि त्यांच्या सेवेच्या व शिस्तीच्या अटी व शर्ती, यांच्या व्याख्या करणे व आवश्यक असेल त्याबाबतीत त्यांची कर्तव्ये निश्चित करणे;

(तीस) विद्यापीठाचे अधिकारी व अध्यापक यांशिवाय इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांच्या अहंता विहित करणे, त्यांच्या वित्तलब्धी निश्चित करणे व त्यांच्या सेवेच्या व शिस्तीच्या अटी व शर्ती यांची व्याख्या करणे आणि आवश्यक असेल त्याबाबतीत त्यांची कर्तव्ये निश्चित करणे;

(एकतीस) महाविद्यालयाच्या किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेच्या कर्मचाऱ्यांमधील कर्मचाऱ्यांस विद्यापीठाचा एक अध्यापक म्हणून मान्यता देणे किंवा अशी मान्यता काढून घेणे;

(बंतीस) परीक्षक व नियामक नेमणे व आवश्यक असेल त्याबाबतीत त्यांना काढून टाकणे, त्यांचा वित्तलब्धी आणि फी, प्रवास व इतर भर्ते निश्चित करणे आणि विद्यापीठाच्या परीक्षा व इतर चळणी परीक्षा यथोचित रोत्या घेण्याची व त्याचे निकाल बेळीने प्रसिद्ध कल्याणी व्यवस्था करणे;

(तेहसील) गैरप्रकाराच्या प्रसंगी, परीक्षा अंशात: किंवा पूर्णतः रद्द करणे व अशा गैरप्रकाराच्या विरुद्ध किंवा व्यक्तीच्या गटाविरुद्ध किंवा परिसंस्थाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे;

(चौतीस) आवश्यक असेल त्याबाबतीत कोणत्याही परीक्षांसाठी असलेल्या उपेदवारांसह, विद्यापीठात नाव नांदलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे;

(पंतीस) आवश्यक असेल त्याबाबतीत कोणत्याही परीक्षेसाठी समवेक्षक, परीक्षक व इतर कर्मचारी म्हणून नेमलेल्या व्यक्तीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे;

(छतीस) महाविद्यालयाना संलग्न करून घेण्यासाठी अधिकारेकडे शिफारस करणे;

(सदतीस) आदेशाद्वारे नियमित करण्यात येईल अशी फी व इतर आकार हे निश्चित करणे, त्याची मात्रांनी करणे व ते स्वीकारणे;

(अडतीस) आवश्यक असेल त्याबाबतीत आणि तेव्हा, विद्यापीठांच्या सबलतीचे संवर्धन करण्यासाठी म्हणून महाविद्यालयास किंवा मान्यताप्राप्त पाठ्यसंस्थेस यथोचित नोंदीस देऊन, महाविद्यालयासधील व मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील सबलतीचे अधिग्रहण करणे;

(एकोणचालीस) हा अधिनियम, परिनियम, आदेश व विनियम यांवये तिळा प्रदान करण्यात. येतील अशा इतर शक्तीचा वापर करणे व तिच्यावर लादण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे;

(चालीस) ज्याकरिता या अधिनियमात किंवा परिनियमात अन्यथा कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही, अशा विद्यापीठांच्या सर्व शक्तीचा व या अधिनियमांच्या किंवा परिनियमांच्या, आदेशांच्या आणि विनियमांच्या उपबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक आहेत अशा इतर सर्व शक्तीचा वापर करणे;

(एकेचालीस) कुलपतीच्या मान्यतेच्या अधीन, तिळा योग्य वाटील अशा आपल्या शक्तीपैकी कोणत्याही शक्ती (आदेश करण्यासंबंधीची शक्ती वर्गातून) कुलगुरु, कुलसचिव किंवा वित्त अधिकारी यास किंवा विद्यापीठांच्या इतर अधिकाऱ्यास किंवा प्राधिकाऱ्याने किंवा त्याने नियुक्त केलेल्या समितीस प्रदान करणे;

(२) कार्यकारी परिषद, पोट-कलम (१) च्या खंड (चौदा) मध्ये निर्दिष्ट केलेल्या भालमत्तेच्या स्वीकृतीसंबंधीच्या किंवा हस्तांतरणासंबंधीच्या सर्व गोष्टी अधिसंभेस कल्पवील.

(३) विद्या परिषदेशी विचारविनियम करून असेल त्याशिवाय, कार्यकारी परिषदेकडून, पोट-कलम (१) चे खंड (एक) ते (पाच) आणि खंड (एकेचालीस) ते (कत्तीस) यांच्यालील शक्तीचा वापर करण्यात येणार नाही व कर्तव्ये पार पाडण्यात येणार नाहीत.

(४) कार्यकारी परिषद, अधिसंभेसच्या मंजुरीशिवाय, कोणत्याही स्थावर भालमत्तेचे हस्तांतरण करणार नाही.

(५) कार्यकारी परिषदेस, आदेशाद्वारे, आपली प्रशासकीक कामे पार पाडण्यासाठी समिती नेमता येतील आणि त्यांची रचना, मुद्रा, कामे व कार्यपद्धती निश्चित करता येतील.

२५. (१) विद्या परिषद, ही विद्यापीठाचे प्रमुख विद्या प्राधिकरण असेल आणि ती पुढील विद्या परिषद, सदस्यांची मिळून होईल :—

#### पंद्रिंदू तद॑स्य

(एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष;

(दोन) विद्याशास्त्राचे अधिष्ठाते;

(तीन) परिनियमाडारे विहृत करण्यात येईल त्याप्रमाणे, आलीषालीने, विद्यापीठ विभाग प्रमुखांच्या एकूण संख्येच्या एक-तूतीयांश संख्या;

(चार) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ;

(पाच) अध्यास मंडळांचे अध्यक्ष;

- (सहा) परिनियमांद्वारे विहित करण्यास येईल त्याप्रमाणे, आळोपाळीने, महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या एकूण संख्येच्या एक-घट्ठाश सख्या;
- (सात) परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे, आवश्यक असल्यास, आळोपाळीने, दोनपेक्षा अधिक नसतील इतके, मान्यताप्राप्त परिसंस्थांचे प्रमुख;
- (आठ) कुलसचिव;
- (नऊ) ग्रंथपाल;
- (दहा) संचालक, विद्यार्थी कल्याण; आणि
- (अकरा) संचालक, बहिःशाल अभ्यास मंडळ, कोणताही असल्यास.

### इतर सदस्य

- (एक) महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी विभागांचे प्रमुख, व मान्यताप्राप्त परिसंस्थांचे प्रमुख याव्यतिरिक्त विद्या परिषदेने अध्यापकांमधून स्वीकृत करून घ्यावयाचे प्रत्येक विद्याशाखेवे प्रतिनिधित्व करणारे द्युन अध्यापक;
- (दोन) परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे, दर दोन वर्षांनी, आळोपाळीने, विद्यार्थी विभागातील प्रपाठकांमधून एक प्रपाठक आणि अधिव्याख्यात्यांमधून एक अधिव्याख्याता;
- (तीन) कुलपतीने नामनिर्देशित करावयाचे तीनपेक्षा अधिक नसतील इतके विद्यात विद्याव्यासांगी;
- (चार) परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे, बहिःशाल अभ्यास मंडळाचा एक प्रतिनिधी;
- (२) अन्यथा तरतुद केली असेल ते खेरीज करून, पदसिद्ध संदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांचा पदावधी तीन वर्ष असेल.
- (३) कोणत्याही व्यक्तीस, लागेपाठ्याचा दोन पदावधीपेक्षा अधिक कालावधीसाठी, विद्या परिषदेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येणार नाही किंवा ती असा सदस्य असण्याचे चालू राहणार नाही.
- (४) विद्या परिषदेच्या सभेची गणपूर्ती, सभेत अनुसरावयाच्या कार्यषट्टीचे आणि कामकाज चालविष्याचे नियम, ज्या मुदतीत सभा बोलवावयाची ती मुदत आणि अशा इतर बाबी या, परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील.

**विद्या परिषदे-** २६. (१) विद्यार्थीतील अध्यापनाचा, संशोधनांचा व परीक्षांचा दर्जा राखण्याच्या बाबतीत, विद्या परिषदेचे नियत्रण राहील व ती त्याचे सर्वसाधारण नियमन करील तसेच ती त्याबद्दल कर्तव्ये, जबाबदार राहील.

(२) पुर्ववर्ती उपबंद्धाच्या सामान्यतेस बाध येऊ न देता परंतु हा अधिनियम, परिनियम व आदेश (ordinance) यांद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात येण्याच्या शांतीस अधीन राहून, विद्या परिषद पुढील शब्दांचा वापर करील व पुढील कर्तव्ये पार पाढील:—

- (एक) अभ्यासकम ठरविण्याबाबत विनियम करणे;
- (दोन) महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांमधील विशेष अभ्यासकम किंवा विद्यार्थी विभागांची यासंबंधात विनियम करणे;
- (तीन) विद्याशाखांना विषय वाटून देण्यासंबंधी सूचना करणे आणि विद्याशाखावर आपल्या सदस्यांना नेमून देणे;
- (चार) महाविद्यालये, विभाग, संशोधन व विशेषीकृत अभ्यासाच्या परिसंस्था, ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संग्रहालये स्थापन करण्याची सूचना करणे;
- (पाच) विद्यार्थींचा आवश्यक असलेल्या प्राध्यापकांच्या, प्रपाठकांच्या, अधिव्याख्यात्यांच्या आणि इतर कोणत्याही अध्यापकांच्या जागा निर्माण करण्यातवधी सूचना करणे व त्यांची कर्तव्य विहिते करणे;
- (सहा) अधिभावकृत्या, प्रवासी अधिभावकृत्या, शिष्यवृत्त्या, छावनवृत्त्या, विद्यार्थीवित्तने, पदके आणि पारितोषिके सुरु करण्याबाबत सूचना करणे आणि ती देण्याबाबत विनियम करणे;

(सत) विद्यापीठाच्या परीक्षासाठी आणि ज्या शर्तीवर विद्यार्थ्यांना अशा परीक्षास बसावा येईल त्या शर्तीसाठी विनियम करणे;

(आठ) समान दर्जाच्या परीक्षा विहित करण्यासाठी विनियम करणे;

(नऊ) पदवी, पदविका, प्रमाणपत्रे आणि इतर विद्याविषयक विशेषाधी याकरिता अहैतु ठरविण्यासाठी मात्र अभ्यासक्रमांतून सूट देण्याची रीत विहित करण्यासाठी विनियम करणे;

(दहा) विद्यापीठाच्या विद्याविषयक धोरणाच्या अंगलबजावणीवर देखेरेख ठेवणे आणि शिक्षणाच्या पद्धती, महाविद्यालयांमधील अव्यापकतील सहकाऱ्य, संसोचनाचे मूल्यांकन आणि विद्याविषयक दर्जी-तील सुधारणा यासंबंधी आवश्यक असेल त्यावाबाबतीत निवेश देणे;

(अकडा) आंतर-शाखा समन्वय साधणे, आणि आंतर-शाखां तत्कावर सोड्या योजना हाती घण्यासाठी समित्या किंवा मंडळे नियुक्त करणे;

(बारा) विद्यापीठाच्या विद्यमान अभ्यासक्रमांची उपयुक्तता व व्यवहार्यता यांचे पुनर्विलोकन करण्यासाठी व नवीन ज्ञानाच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करण्याच्या किंवा त्याभ्यां युद्धारणा करण्याच्या इकट्ठेच्या किंवा ओवरफलेच्या दृष्टीने समित्या किंवा मंडळे यांची नियुक्ती करणे;

(तीरा) आंतर-विद्याशाखा व भेत्रीय किंवा प्रादेशिक अभ्यास चालवण्यासाठी सूचना करणे;

(चौदा) विद्यापीठाचे विद्याविषयक काम घेऊचित रीत्या होण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या फीचे विषयक संशलती घरून त्यांची प्रिस्त, निवास, सामूहिक जीवन व उपस्थिती यासंबंधात परिनियम व अध्यादेश यांच्याशी सुसंगत असे तिळा योग्य वाटतील असे इतर विनियम करणे;

(पंथी) हा अधिनियम, परिनियम, आदेश आणि विनियम यांन्यें तिळा प्रदान करण्यात येतील असल्याची आप॑र करणे व सोपवण्यात येतील असल्याची इतर कर्तव्ये बजावणी; आणि

(सोळा) सामान्यतः सर्व विद्याविषयक बाबीवर विद्यापीठांला सलला देणे.

२७. (१) विद्यापीठात परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील इतक्या विद्याशाखा असतील विद्याशाखा व त्यांची

(२) परिनियमांद्वारे व विद्यापरिषदेशी विचारविनीभव केल्यानंतर असेल ते खेरीज करून कोणतीही काढे. विद्याशाखा स्थापन काऱ्यात येणार नाही किंवा तिचे विभाजन किंवा एकांकीकरण काऱ्यात येणार नाही. किंवा ती काढून टाकण्यात येणार नाही.

(३) विद्याशाखेत परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील असतील विषय असतील.

(४) शा विद्याशाखेत पुढील सदस्य असतील :—

(एक) परिनियमांद्वारे विहित केल्याप्रभागे, आधीच कोणत्याही विद्याशाखेचे सदस्य नसलेले आणि विद्यापरिषदेने संबंधित विद्याशाखेवर तेम्हेले, अधिसभा आणि विद्यापरिषद यांचे सदस्य;

(दोन) परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रभागे निवडण्यात येतील असे, विद्याशाखेत समाविष्ट असलेल्या विषयांच्या प्रत्येक अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व चार सदस्य; आणि

(तीन) विद्याशाखेच्या निकटपूर्वीच्या पदवी परीक्षेत ज्यानी विद्याविषयक गुणवत्ता दर्शविली असेल आणि जे विद्यापीठातील पूळकाळ अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत असतील असे, परिनियमांद्वारे विहित केल्याप्रभागे नियुक्त करावणारे, प्रत्येक विद्याशाखेतून दोन विद्यार्थी.

(५) विद्यार्थी प्रतिनिधीव्यतिरिक्त, विद्याशाखेच्या इतर सदस्यांवा पदावधी तीन वर्षे राहील. विद्यार्थी प्रतिनिधीचा पदावधी एक वर्षांचा राहील.

(६) प्रत्येक विद्याशाखेच्या शक्ती व कर्तव्ये पूढीलप्रभागे असतील :

(एक) आपल्या अधिष्ठात्रांची निवड करणे;

(दोन) कार्यकारी परिषदेने किंवा विद्यापरिषदेने किंवा विद्यापीठ अध्यापन व संशोधन मंडळाने तिच्छाकडे संबंधित पाठिंविलेल्या कोणत्याही वाबीचा विचार करणे व प्रतिवृत्त तयार करणे;

(तीन) विद्याशाखेत समाविष्ट असलेली कोणतीही वाब विचारासाठी आणि प्रतिवृत्ताशाठी अध्यापन मंडळाकडे पाठिंविणे;

(चार) अध्यापन मंडळाने तिच्छाकडे पाठिंविलेले कोणतेही प्रतिवृत्त किंवा शिकारस यावर डिचार करणे;

(पाच) तिच्छा कक्षेतील कोणत्याही प्रयोजनासाठी, विद्याशाखेची समिती नियुक्त करणे;

(सहा) सामाईक हितसंबंधाच्या वाबीवर चर्चा करण्यासाठी, विद्याशाखेची किंवा विद्याशाखेच्या समितीची आणि कोणत्याही इतर विद्याशाखेची किंवा तिच्छा समितीची संयुक्तपणे सभा घेणे;

(सात) कार्यकारी किंवा विद्यापरिषद किंवा विद्यापीठ अध्यापन व संशोधन मंडळाला विद्याशाखेच्या काल्याच्या संवंदात कोणतीही शिकारक करणे.

**शासनाचा ३८.** (१) विद्यापरिषदेकडून शिकारस करण्यात येईल असे जानवाडा समन्वयाचिन्यक अध्यापन घेण्यास मंडळ किंवा अशी मंडळे असतील व त्याभव्ये पुढील व्यक्तीचा समावेश होईल —

विषयक (एक) संबंधित विषयाचा अध्यापन मंडळाचे अध्यक्ष;

अध्यापन मंडळ (दोन) संबंधित विषयातील विद्यापीठ विभागांचे प्रमुख;

(तीन) परिनियमांदारे विहित करण्यात वाल्याप्रमाणे, विद्यापरिषदेने स्वीकृत केलेले सदस्य;

(२) पोट-कलम (१) या खंड (तीन) खालील सदस्यांचा पदावधी तीन वर्षे राहील.

(३) मंडळाचे किंवा मंडळाचे सदस्य आपल्यामधून अध्यक्षाची निवड करतील.

(४) जानवाडा समन्वयाचिन्यक अध्यापन मंडळाच्या शक्ती व करत्ये व त्याच्या सधारणी कांगऱ्याती ही, परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे असेल.

**अध्यापन ३९.** (१) प्रत्येक विषय किंवा विषयाचा गट यासाठी, परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे, अध्यापन घेण्ये, मंडळ असेल.

(२) या मंडळात पुढील व्यक्तीचा समावेश होईल —

(एक) संबंधित विद्यापीठ विभागांचे प्रमुख;

(दोन) परिनियमांदारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे, विशेष, मुख्य किंवा वरिष्ठ पातळीदरील विषय शिकविणाऱ्या महाविद्यालयामधील विभाग प्रमुखांनी, आपल्यामधून निवडून घावयाचे दहा विभाग प्रपुढ;

(तीन) या विद्यापीठात किंवा इतर कोणत्याही विद्यापीठात किंवा कोणत्याही महाविद्यालयात अध्यापक नसतील अशा त्या विषयांचे विशेष ज्ञान असणाऱ्या तीन व्यक्ती; व

(चार) विभाग प्रमुख नसणाऱ्या अध्यापकांमधून मंडळाने स्वीकृत करावयाच्या दोन व्यक्ती.

(३) पोट-कलम (२) या खंड (दोन), (तीन) व (चार) खालील सदस्यांचा पदावधी तीन वर्षे राहील.

(४) मंडळाचे सदस्य आपल्यामधून, अध्यक्षाची निवड करतील.

(५) या अध्यापन मंडळाच्या शक्ती व करत्ये ही पुढीलप्रमाणे असतील:

(एक) कार्यकारी किंवा विद्यापरिषदेने किंवा विद्यापीठ अध्यापन व संशोधन मंडळाने किंवा संबंधित विद्याशाखेने किंवा अथ प्रकारे मंडळाकडे निर्दिष्ट केलल्या, त्याच्या कक्षेतील विषयाच्या किंवा विद्यापीठाच्या अध्यापनामधून घिकारस करणे;

(तीन) पाठ्यपुस्तकांसह, अशा अभ्यासक्रमांसाठी पुस्तकांची शिळ्हारास करणे;

(तीन) वेचे किंवा साहित्य संग्रह यांच्या रूपरेखेसह कोणत्याही विषयाचे किंवा विषयांच्या गटाचे लेखक व इतर श्रेष्ठ ग्रंथकार यांच्या लेखातील किंवा साहित्यातील वेचे किंवा साहित्यसंग्रह तयार करणे व ते प्रसिद्ध करणे आणि ते वेचे व साहित्यसंग्रह तसेच लेखकांची व श्रेष्ठ ग्रंथकारांची आणि साहित्यसंग्रह तयार करण्यासाठी मंडळाच्या मते ज्यांची नेमणूक कराले येईल अशा व्यक्तींची नावे मान्यतेसाठी पाठवणे यासाठी विद्या परिषदेस शिकारस करणे;

(चार) अभ्यासक्रमांमधील सुद्धारणांसंबंधी संबंधित विद्याशाखेस किंवा विद्याशाखांना लिहिणे; व

(पाच) संबंधित विषयातील किंवा विषयगटामधील परीक्षांच्या संबंधातील महत्त्वाच्या बाबी विद्या परिषदेच्या किंवा यथास्थिति कांवर्यकाऱी परिषदेच्या निर्दर्शनास आणून देणे.

३०. (१) प्रत्येक अभ्यास मंडळासाठी एक सल्लगार समिती राहील, आणि ती पुढील अभ्यास सदस्यांची मिळून होईल :—  
मंडळासाठी

(एक) कुलगुरुने नामनिर्देशित करावयाचा अभ्यास मंडळाचा अध्यक्ष व इतर चार सदस्य; आणि सल्लगार

(दोन) परिनियमांदारे विहित करण्यात आल्याप्रमाणे, नियुक्त करावयाचे चार विद्यार्थी समित्या.

यापैकी, त्या व्याख्याच्या पदवीपूर्व किंवा इंटरमिजिएट परीक्षेसाठी ज्यांनी विषयांत उक्त विषय वेतला असेल अशा विद्यार्थ्यपैकी त्या वर्षाच्या पदवीपूर्व किंवा यथास्थिति इंटरमिजिएट परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या विद्याविषयक गुणवत्तेच्या आधारे निवडावयाचे दोन विद्यार्थी आणि उक्त विषय वेतला असेल व त्या विषयात ज्यांनी पदवी परीक्षेतील त्यांच्या पद्धत, विशेष किंवा प्रमुख विषयांत किंवा परिनियमांदारे नमूद केल्यात्रापासून त्या वर्षाच्या पदवी घरीकेत त्यांनी प्राप्त केलेल्या विद्याविषयक गुणवत्तेच्या आधारे निवडण्यात येणील व त्या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम ज्यांनी चालू ठेवला असेल असे इतर दोन विद्यार्थी;

(२) नामनिर्देशित सदस्यांचा पदावधी तीन वर्षे व विद्यार्थी सदस्यांचा पदावधी एक वर्ष राहील.

(३) मंडळार्थी संबंधित असलेल्या कोणत्याही बाबीवर व त्याने समितीकडे निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही बाबीवर मंडळाला सल्ला देणे ही समितीची कामे असतील.

३१. (१) प्रत्येक विद्याशाखेसाठी एक विद्यापीठ अध्यापन व संशोधन मंडळ असेल.

विद्यापीठ  
अध्यापन व  
संशोधन

(२) हे मंडळ पुढील सदस्यांचे मिळून होईल :—

मंडळ—  
त्याची रचना

(एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष;

(दोन) विद्याशाखेचा अधिष्ठाता;

(तीन) विद्याशाखेतील विद्यापीठ विभागाचे प्रमुख;

(चार) विद्याशाखेतील मान्यताप्राप्त पदव्युत्तर परिसंस्थांचे संचालक;

(पाच) विद्या परिषदेचे सदस्य असलेल्या प्राचार्यांमधून विद्या परिषदेने निवडावयाचे विद्याशाखेतील दोन प्राचार्य;

(सहा) विद्या परिषदेचे सदस्य असतील अशा अध्यापकांमधून विद्या परिषदेने निवडावयाचे त्या विद्याशाखेतील दोन अध्यापक;

(सात) परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे, विद्यापीठ क्षेत्राबाहेरील पदव्युत्तर केंद्रामधून प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर अध्यापकांनी आपल्यामधून निवडावयाचा अशा अध्यापकांचा एक प्रतिनिधी;

(आठ) ज्यांचा विद्यापीठाशी संबंध नाही अशा व ज्यांच्यापैकी एकाकडे संशोधनविषयक अहंता असेल अशा, कुलगुरुने नामनिर्देशित करावयाच्या दोन व्यक्ती;

(नऊ) कुलगुरुने नामनिर्देशित करावयाचे दोन पदव्युत्तर विद्यार्थी त्यांपैकी एक संशोधन शाखेचा विद्यार्थी असेल;

(३) कुलसचिव हा या मंडळाचा चिटणीस म्हणून काम करील.

(४) विद्यार्थी प्रतिनिधींव्यतिरिक्त निवडलेल्या व नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा पदावधी तीन वर्षांची राहील. विद्यार्थी सदस्यांचा पदावधी एक वर्षांची राहील.

**विद्यापीठ** ३३. (१) हा अधिनियम, परिनियम, आदेश (Ordinance) व विनियम यांच्या उपबंधास अधीन अध्यापन राहुन, विद्यापीठ अध्यापन व संशोधन भंडळाला पदव्युत्तर पदवी आणि संशोधन पातळीवरील व संशोधन शिक्षण, अध्यापन व प्रशिक्षण याचे नियंत्रण, नियमन व समन्वय यासंबंधीची शक्ती असेल.

**मंडळे** (२) विशेषत: आणि पूर्ववर्ती उपबंधांच्या सामान्यतेस बाब्ध येऊ न देता, मंडळ पुढील शक्तीचा व कृतव्ये वापर करील व पुढील कर्तव्ये पार पाहील:—

(एक) निरीक्षण समितीच्या अहवालांवर विचार करणे व कार्यकारी परिषदेकडे स्थावर शिफारशी करणे;

(दोन) महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांमधील पदव्युत्तर शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन यांच्या संचालनाच्या संबंधात कार्यकारी परिषदेकडे शिफारशी करणे;

(तीन) विद्यापीठाच्या वतीने अध्यापन करण्यासाठी त्या त्या विषयातील अध्यापकांच्या तपशीलवार आवश्यकतांच्या संबंधात कार्यकारी परिषदेस शिफारस करणे;

(चार) शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन कार्यक्रम निश्चित करणे आणि मान्यताप्राप्त अध्यापकांना विद्यापीठाच्या वतीने जे काम हाती घेण्यासाठी फर्माविण्यात येईल अशा कामाचे स्वरूप व व्याप्ती नमूद करणे;

(पाच) पुरविलेल्या सुविधांचा समन्वय साधणे व त्याचे नियमन करणे आणि घ्यालाने, परिसंवाद, पाठ निर्देशन (ट्युटोरिअल्स), ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि अध्यापन व संशोधन यांची साधनसामग्री यासंबंधात पदवी महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी करावयाच्या खचसंबंधी कार्यकारी परिषदेला शिफारशी करणे;

(सहा) प्रत्येक पदवी महाविद्यालय व मान्यताप्राप्त परिसंस्था यांना विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात यावयाचे निर्धारित अनुदान, कोणतेही असल्यास, त्याच्या रकमेसंबंधी कार्यकारी परिषदेकडे शिफारस करणे;

(सात) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महाविद्यालयातील अध्यापनाच्या अनुपूर्तीकरता विद्यापीठाच्या अध्यापक वर्गातून प्रतिनियुक्तीवर अध्यापके पाठवण्याची कार्यकारी परिषदेकडे शिफारस करणे;

(आठ) विविध पदव्यांसाठी संशोधन विषयाना व संशोधन पदव्यांसाठी इतर शावश्यक गोष्टींना, मान्यता देणे;

(नव) संशोधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करणे; आणि

(दहा) हा अधिनियम, परिनियम, आदेश (Ordinance) व विनियम यांद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात आल्या असतील अशा इतर शक्तींचा वापर करणे व अशी इतर कर्तव्ये पार पाडणे.

**बहिःशाल  
अभ्यास  
मंडळ.**

३४. (१) एक बहिःशाल अभ्यास मंडळ असेल व ते पुढील सदस्यांचे मिळून होईल:—

(एक) कुलगुरु अथवा त्याची नामनिर्देशित व्यक्ती, पदसिद्ध अध्यक्ष;

(दोन) कुलगुरुने नामनिर्देशित करावयाचे तीन सदस्य त्यांच्यापैकी किमान दोन यांची ज्ञेन्यातील राहिवासी असतील;

(तीन) उच्चतर शिक्षण संचालकाने नामनिर्देशित करावयाचा एक शिक्षण उप-संचालक;

(चार) अधिसभेने आपल्या सदस्यांमधून निवडा वयाचे तीन सदस्य;

(पाच) विद्या परिवेस आपल्या सदस्यांमधून निवडून द्यावयाचा प्रत्येक विद्याप्राप्तीचे प्रतिनिधित्व करणारा एक सदस्य;

(सहा) संचालक, बहिःशाल अभ्यास मंडळ, कोणताही असल्यास.

(२) नामनिर्देशित केलेल्या व निवडून दिलेल्या सदस्यांचा पदावधी तीन वर्षांचा राहील.

(३) बहिःशाल अभ्यास मंडळाच्या शक्ती व कर्तव्ये आणि त्याच्या सभांची कार्यपद्धती परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे राहील.

४४. (१) विद्यार्थीची एक परिषद असेल, ती पुढील सदस्यांची मिळून होईल,—  
 (एक) कुलगुण, पदसिद्ध अध्यक्ष ;  
 (दोन) विद्यार्थी कल्याण संचालक, पदसिद्ध कोषाध्यक्ष ;  
 (तीन) परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे, महाविद्यालयातील किंवा यथास्थिति परिसंस्थे-मध्यील प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधींचा समावेश असणाऱ्या निवाचिक गणाकडून निवडून दिलेला प्रत्येक महाविद्यालयामधील व भाष्यताप्राप्त परिसंस्थेमधील एक विद्यार्थी ;  
 (चार) परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे निवडून दिलेला विद्यार्थीठाच्या प्रत्येक अध्यापन विद्याशाखेतील एक विद्यार्थी ;  
 (पाच) मागील पदवी परीक्षेत विद्याविषयक० गुणवत्ता द्वाखवली असून जो विद्यार्थीठातील पूर्ण तेल अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो असा, परिनियमांदारे विहित केलेला रीतीने नेशावयाचा, प्रत्येक विद्याशाखेतील एक विद्यार्थी ;  
 (सहा) पुढील कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी आपले विशेष प्रावीण द्वाखविले असेल (खाली उल्लेखिलेल्या चार कार्यक्षेत्रांमधील प्रत्येकामधून दोन) असे थाठ विद्यार्थी :—  
 (१) कीडा ;  
 (२) राष्ट्रीय सेवायोजना ;  
 (३) राष्ट्रीय छात्रसेना ;  
 (४) सास्कृतिक कार्य व कुलगुरुकडून नामनिर्दिष्ट करण्यात यावऱ्याच्या दोन विद्यार्थीनी ;  
 (सात) संचालक, श्रीडा व शारीरिक शिक्षण, कोणताही असल्यास.  
 परिषदेचे विद्यार्थी-सदस्य, आपल्यामधून परिषदेचा अध्यक्ष व चिटणीस यांची निवड करतील.  
 (२) विद्यार्थी परिषदेकडून वेळोवेळी घेण्यात आलेल्या धोरणानिषयक निर्णयांच्या कार्यान्वयनासाठी एक विद्यार्थी कार्यकारी संघ असेल, तो पुढील सदस्यांचा मिळून होईल.—  
 (एक) परिषदेचा अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष ;  
 (दोन) परिषदेचा चिटणीस, पदसिद्ध चिटणीस ;  
 (तीन) विद्यार्थी कल्याण संचालक, पदसिद्ध कोषाध्यक्ष ;  
 (चार) परिषदेच्या चौदा इतर सदस्यांपैकी चार सदस्य, पोट-कलम (१) खंड (सहा) येण्ये उल्लेखिलेल्या चार कार्यक्षेत्रापैकी प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करतील व त्यांच्यांपैकी एक विद्यार्थीनी असून परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे, ती परिषदेच्या विद्यार्थी-सदस्यांकडून निवडून देण्यात येईल.  
 (३) पदसिद्ध सदस्यांशिवाय, परिषदेच्या सदस्यांचा पदावधी हा एक वर्षांचा असेल. पदसिद्ध कोषाध्यक्षांशिवाय, कार्यकारी संघाच्या सदस्यांचा पदावधी हा, परिषदेचा सदस्य म्हणून त्याचा पदावधी जेव्हा सोल त्याच वेळी संपेळ ;  
 (४) परिषदेची व संघाची सभा भरवण्यासाठी लागणारी गणपूर्ती, सभेत अनुसरावयाचे कार्य-पद्धतीविषयक आणि सभेचे कामकाज चालविण्यासंबंधीचे नियम, ज्या मुदतीत सभा बोलावण्यात येईल ती मुदत आणि असा इतर बाबी परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे असतील.
- (५) विद्यार्थी परिषदेची कामे पुढीलप्रमाणे राहतील :—  
 (एक) विद्यार्थीचे निरनिराळे संघ, संस्था व इतर संघटना यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या सर्व कायवक्तावर देखरेख ठेवणे व त्यांचा समन्वय साधणे.  
 (दोन) संबंधित अर्थसंकल्पीय शीर्षाखाली हाती घ्यावयाच्या कार्यक्रमासाठीच्या वित्तीय निधत वाटपाच्या रकमांबाबत कार्यकारी परिषदेस शिफारस करणे ;  
 (तीन) कार्यकारी परिषदेकडून मंजूर करण्यात आपल्याप्रमाणे, विद्यार्थीचे संघ, संस्था आणि इतर संघटना यांच्या निरनिराळाचा कार्यसाठी पैशाचे वाटप करणे ;

विद्यार्थी न॑१  
परिषद.

- (चार) कार्यकारी परिषदेने निश्चित करावयाच्या तारखेपुर्वी, आपल्या सर्व कार्यांचे वार्षिक प्रतिवृत्त, आपल्या लेखांच्या विवरणासह, कार्यकारी परिषदेला सादर करणे;
- (पाच) विद्यार्थ्यांचे सामहिक जीवन अथवा त्यांचे कल्याण द्यावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही बाबीच्या संबंधात मंडळांची परिषदेला शिफारशी करणे;
- (सहा) विद्यमान शिक्षणाच्या सीध्यांच्या संबंधात कार्यकारी परिषदेस शिफारशी करणे.

**सदस्यत्वा-** ३५. कोणतीही व्यक्ती, विद्यार्थी म्हणून तिचे नाव नोंदवेले असेल त्याशिवाय किंवा ती साठी पंचवीस वर्षे वयाची ज्ञात्यावंतर, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाची किंवा मंडळाची किंवा विवक्षित समिलीची विद्यार्थी सदस्य होण्यास किंवा असा सदस्य म्हणून चालू राहण्यास पाव असणार नाही. अहंता कोणत्याही प्राधिकरणाचा किंवा मंडळाचा विद्यार्थी-सदस्य, तो सदस्य ज्ञाला त्यावेळी त्याचे ज्ञा विद्यापीठ परीक्षासाठी नाव नोंदव्यात आले असेल अशा पुढील विद्यापीठ परीक्षेस बसण्यात कसूर करील किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होणार नाही तर असा सदस्य असण्याचे बंद होईल.

इतर ३६. (१) विद्यापीठाचे काम पार पाढ्याच्या प्रयोजनासाठी अधिसंभला वेळेवेळी इतर प्राधिकरणे विद्यापीठ आवश्यक वाटेल अशा इतर प्राधिकरणाची व मंडळांची परिनियमांदारे रचना करता येईल.

(२) अशी प्राधिकरणे व मंडळे यांच्या शक्ती व कर्तव्ये आणि त्यांच्या सभांची कार्यपद्धतीही परिनियमांदारे विहित करण्यात येईल त्याशमापे असेल.

### प्रकरण, पाच

#### परिनियम, आदेश (Ordinances) आणि नियम

परिनियम ३७. या अधिनियमांदारे अथवा तदन्वये विहित करण्यात येतील अशा शर्तीना अधीन राहून, —विषय, अधिसंभला पुढे दिलेल्या सर्व किंवा त्यांची कोणत्याही बाबींची तरतुद करण्याकरता परिनियम करता येतील, जसे—

- (एक) सन्दर्भात्मक पदव्या प्रदान करणे;
- (दोन) पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व इतर विद्याविधयक विशेषोपाधी प्रदान करण्यासाठी दोक्षात समारंभ आयोजित करणे;
- (तीन) या अधिनियमांवये उपबंधित केले असेल त्या व्यतिरिक्त, विद्यापीठाच्या प्राधिकरणाची रचना, शक्ती व कर्तव्ये;
- (चार) या अधिनियमांवये उपबंधित केले असेल त्या व्यतिरिक्त, विद्यापीठाच्या प्राधिकरणाची रचना, शक्ती व कर्तव्ये;
- (पाच) विधाग, महाविद्यालये, संशोधन परिसंस्था व विशेषीकृत अभ्यास संस्था कथा व वस्तीगृहे विद्यापीठाने सुरु करणे व त्यांचे परिरक्षण;
- (सहा) विष्वस्त निधी, मृत्युपत्रित देणग्या, देणग्या व स्थायीदाने यांचा स्वीकार व त्यांची व्यवस्था;
- (सात) देणगीदारांकडून अभिसंभेळे सदस्य निवडले जाण्याची रीत;
- (आठ) पदवीधरांची नोंदणी आणि नोंदणीकृत पदवीधरांच्या नोंदवहीचे परिरक्षण;
- (नऊ) विद्यार्थी संघटनांची रचना व कार्यक्रम;
- (दहा) विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या व मंडळांच्या सभांची व त्यामधील कामकाज चाल-विण्यासंबंधातील कार्यपद्धती;
- (थक्रा) महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे हस्तांतरण;
- (बारा) कार्यकारी परिषदेला ठरवता येईल अशा रीतीने व अशा प्रयोजनासाठी राज्यार्थील इतर विद्यापीठांशी व इतर सांविधिक प्राधिकरणाशी सहयोग;

(तेरा) जोड़ प्रकल्प हाती घेण्यासाठी इतर कोणत्याही विद्यापीठात किंवा संघटनेत कामे करीत असलेल्या अध्यापकांची व इतर संक्षणिक कर्मचारीवर्गाची विनिविष्ट मुद्रतीसाठी नेमणेक;

(चौदा) विद्यापीठाच्या कर्मचार्यांची ज्येष्ठता व सेवा यांची नियामक तत्वे;

(पंधरा) विद्यापीठ विभाग, कक्ष, महाविद्यालये व परिसंस्था बद करणे;

(सोळा) विद्यापीठाचे अधिकारी, अध्यापक व इतर कर्मचारी यांची, अहंता, पदावधी, कर्तव्य आणि सेवेच्या शर्ती;

(सतरा) निवृत्तिवेतन, विमा व भविष्यनिर्वाह निधी यांसाठीच्या तरतुदी आणि सेवा समाप्तीची आणि शिस्तभंगाच्या कारवाईची रीत यांचा समावेश करून, अध्यापकांव्यतिरिक्त इतर विद्यापीठ कर्मचार्यांच्या सेवेच्या शर्ती;

(अठरा) परीक्षक व नियामक यांच्या नेमणुकीची व त्यांना काढून टाकण्याची आणि त्यांना द्यावयाची फी, वितलबधी, प्रवास व इतर भत्ते निश्चित करण्याची पढती;

(एकोणीस) लोकहितास्तव विद्यापीठाने एखाद्या महाविद्यालयाचे अधवा परिसंस्थेचे व्यवस्थापन हाती घेण्याच्या शर्ती;

(वीस) विद्यापीठ विभाग, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त प्रसिद्धस्था यांना स्वायत्ततेचा दर्जा देण्याच्या शर्ती;

(एकवीस) या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये किंवा परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील किंवा करता येतील अशा इतर बाबी; आणि

(बाबीस) सामान्यतः अधिसभेस या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीच्या वापरासाठी किंवा तिजवर लादलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी अविसभेच्या भत्ते ज्या बाबीची तरतुद करणे आवश्यक असेल अशा सर्व बाबी.

३८. (१) अधिसभेस, यात यानंतर तरतुद करण्यात आलेल्या रीतीने, परिनियम करता येतील परिनियम त्यात सुधारणा करता येईल किंवा ते निरसित करता येतील ते करणे.

(२) अधिसभेस, एकतर तिच्या स्वतःच्या प्रस्तावानसार किंवा कार्यकारी परिषदेच्या प्रस्तावावरून परिनियमांचा मसुदा विचारात घेता येईल. कार्यकारी परिषदेकडून तयार करण्यात न आलेल्या मसुदाच्या बाब्रतीत, अधिसभेस, तो मसुदा विचारात घेण्यापूर्वी, कार्यकारी परिषदेचे मत अजमावील:

परंतु, कार्यकारी परिषद तिला मसुदा मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत आपले मत कल्पविष्यात कसूर करील तर, अधिसभेस, मसुदा विचारात घेण्यासाठी कार्यवाही करता येईल.

(३) अधिसभेस, आवश्यक बाबेल तर, तिच्यापुढे विचारार्थे ठेवण्यात आलेल्या परिनियमाचा कोणताही मसुदा विचारात घेताना, विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे, प्राधिकाऱ्याचे किंवा मंडळाचे मतसुदा मिळविता येईल:

परंतु, परिनियमाचा असा कोणताही मसुदा विद्याविषयक बाबीच्या संबंधात असेल त्या बाबतीत, अधिसभेस, तो विचारात घेण्यापूर्वी विद्या परिषदेचे मत मिळवील.

(४) अधिसभेकडून संमत करण्यात आलेला प्रत्येक परिनियम, कुलपतीस सादर करण्यात येईल, कुलपतीस तो परिनियम संमत करता येईल किंवा संमती रोखून धरता येईल किंवा परिनियम विचारार्थ अधिसभेकडे पुन्हा पाठविता येईल.

(५) अधिसभेस संमत केलेला कोणताही परिनियम, कुलपतीची संमती मिळेपर्यंत, विधिमाल्या असणार नाही किंवा अमलात येणार नाही.

३९. या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये विहित करता येतील अशा शर्तीना अधीन राहून, पुढीलपैकी आदेश सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतुद करण्याकरिता कार्यकारी परिषदेला आदेश करता येतील :—

(एक) पदव्या, पदविका, प्रमाणपदे व इतर विद्याविषयक विशेषोपाधि यांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ज्या शर्तीखाली प्रवेश देणार येईल ज्या शर्ती;

(दोन) विद्यापीठातील व महाविद्यालयातील अभ्यासक्रमाना उपस्थित राहण्याकरिता विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यासाठी व परीक्षांना प्रवेश देण्यासाठी, पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक द्वारा विशेषोपाधि प्राप्त करण्यासाठी आणि पदविधरात्म्या नोंदणीसाठी (शिकवणी फी व वसतिगळाचा खर्च यासह) आकारावयाची फी; ही त्याच खोतातील महाविद्यालयासाठी शक्य असेल तथेवर एकसारखी असेल;

(तीन) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या निवासविषयक, वागणुकीविषयक व शिस्तविषयक शर्ती आणि पुढील गोष्टींचा समावेश करून, त्यांनी केलेल्या शिस्तभंगाबद्दल किंवा गैरवंतणुकीबद्दल त्याच्याविशद्द करावयाची शिस्तभंगाची कारवाई:—

(अ) एखाद्या परीक्षेत किंवा त्या परीक्षेच्या संबंधात स्वतः त्याने किंवा इतर कोणत्याही विद्यार्थ्यांनी अनुचित साधनाचा वापर करणे किंवा त्यासाठी अपवृत्तणा देणे;

(ब) एखाद्या परीक्षेच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा प्राधिकाऱ्याकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही अधिकृत चौकशीच्या वेळी उपस्थित राहण्यास किंवा साक्ष देण्यास नकार देणे;

(क) विद्यापीठाच्या आवारातील किंवा आवाराबाहेरील गैरशिस्तीची किंवा अन्यथा आक्षेपाहू अशी वर्तणूक;

(चार) विद्यापीठ विभाग, महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यातील अध्यापकांच्या अहंता व त्यांचे वर्गीकरण;

(पाच) परीक्षकांच्या नेमणुका व त्यांची कर्तव्ये यांचे नियमन करण्याचा शर्ती;

(सहा) परीक्षांचे संचालन आणि इतर चाचण्या व परीक्षकांनी उमेदवारांचे मूल्यमापन करावयाची किंवा त्यांची परीक्षा घ्यावयाची रीत;

(सात) कक्ष व वसतिगृह यांना मान्यता;

(आठ) महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था, कक्ष व वसतिगृह यांची तपासणी;

(नऊ) विद्यापीठाच्या अध्यापकांना मान्यता देणे आणि विद्यापीठात, महाविद्यालयात आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांत विकाऱ्यासाठी अहंताप्राप्त म्हणून ज्या पर्तीच्या अधीन, व्यक्तींना मान्यता देता येईल त्या शर्ती;

(दहा) विद्यापीठाकरिता अथवा विद्यापीठाच्या वरीने संविदा अथवा करार करून देण्याची पद्धती;

(अकरा) विद्यार्थ्यांच्या बंदलीच्या संबंधात, महाविद्यालयांनी आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांनी पालन करावयाचे व असलात आणावयाचे नियम;

(बारा) महाविद्यालयातील विद्यार्थी संघाच्या आणि इतर संघटनाच्या शक्ती व कर्तव्ये;

(तेरा) या अधिनियमाद्वारे अथवा परिनियमाद्वारे किंवा तदन्वये ज्या बाबींची आदेशान्वये (Ordinance) तरतूद करावयाची असेल किंवा करता येईल असा सर्व बाबी, आणि

(चौंदा) हा अधिनियम अथवा परिनियम यांद्वारे अथवा तदन्वये कार्यकारी परिषदेला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करण्यासाठी अथवा कार्यकारी परिषदेवर लादण्यात आलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी कार्यकारी परिषदेच्या मते, सर्वसाधारणपणे ज्या बाबींची तरतूद करणे आवश्यक असेल असा सर्व बाबी.

आदेश — ४०. (१) कार्यकारी परिषदेस, यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने, आदेश करता येतील, के करणे त्यात सुधारणा करता येईल किंवा ते निरसित करता येतील.

(२) निकट पूर्ववर्ती कूलमाच्या खंड (एक) ते (सहा) व (नऊ) यात निर्दिष्ट केलेल्या बाबींची संबंधित किंवा विद्यापीठातील अध्यापनाचा व परीक्षांचा दर्जा राखण्यासंबंधीच्या इतर कोणत्याही बाबींची संबंधित असा कोणताही आदेश, त्याचा मसुदा विद्यापरिषदेकडून प्रस्तावित करण्यात आल्यावैरीज, कार्यकारी परिषद, करणार नाही.

(३) पोट-कलम (२) अनवये विद्यापरिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कोणत्याही मसुदात सुधारणा करण्याची शक्ती कार्यकारी परिषदेला असापार नाही. परंतु, कार्यकारी परिषदेला तो नाकरता येईल किंवा कार्यकारी परिषदेला सुचवता येतील अशा कोणत्याही सुधारणांसहित तो अंगतः किंवा पूर्णतः पुनर्विचार करण्यासाठी विद्यापरिषदेकडे परत पाठवता येईल.

(४) कार्यकारी परिषदेकडून करण्यात आलेले सर्व आदेश, ती निवेश देईल त्या तारखेपासून अमलात येतील, परंतु, अशाप्रकारे करण्यात आलेला प्रत्येक आदेश दोन आठवड्यांच्या आत कुलपतीला सादर करण्यात येईल. आदेश मिळाल्यापासून चार आठवड्यांच्या आत अशा कोणत्याही आदेशाचे प्रवर्तन निलंबित करण्याचा निवेश देण्याची शक्ती कुलपतीला असेल आणि तो त्याबद्दलचा आपला आक्षेप, शक्य तितक्या लवकर, कार्यकारी परिषदेला कळवील. कार्यकारी परिषदेचा अभिप्राय कळल्यानंतर, कुलपतीला एकत्र आदेश निलंबित करणारा आदेश यागे घेता येईल किंवा आदेश नामंजूर करता येईल आणि त्याचा निर्णय अंतिम रहील.

४१. (१) या अधिनियमांद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात येतील अशा शर्तीस आणि विनियम व कार्यकारी परिषदेच्या मान्यतेस अधीन राहन, विद्यापरिषदेस हा अधिनियम, परिनियम व आदेश नियम, यांत सुसंगत असे विनियम करून त्यांत हा अधिनियम, परिनियम किंवा आदेश याद्वारे किंवा तदन्वये ज्या बाबीची विनियमांद्वारे तरतुद करावयाची असेल किंवा करता येईल त्या सर्व किंवा कोणत्याही बाबीची आणि केवळ त्यांच्याशीच संबंधित असलेल्या इतर सर्व बाबीची तरतुद करता येईल.

(२) कार्यकारी परिषदेच्या पूर्वभाग्यतेस अधीन राहन, कोणत्याही प्राधिकरणाला अथवा मंडळाला पुढील गोष्टीकरता हा अधिनियम, परिनियम, आदेश आणि विनियम यांच्याशी सुसंगत असे नियम करता येतील :—

(अ) आपल्या सभांच्या तारखा व वेळा आणि त्यांच्या चालवयाचे कामकाज यासंबंधीची नोटीस देणे ;

(ब) आपल्या सभांच्या कार्यपद्धतीचे आणि सभांच्या गणपूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या सदस्यांची संख्या याचे नियमन करणे, आणि अशा सभांच्या कामकाजाचा अभिलेख ठेवणे ;

(क) हा अधिनियम, परिनियम, आदेश किंवा विनियम याद्वारे, किंवा तदन्वये नियमांद्वारे ज्या बाबी ठरावावयाच्या असतील अथवा येतील अशा सर्व बाबीची तरतुद करणे ; आणि

(द) अशा प्राधिकरणाशी किंवा मंडळाशीच केवळ संबंधित असतील अशा इतर सर्व बाबीची तरतुद करणे.

(३) असे नियम कार्यकारी परिषदेस सादर करण्यात येतील आणि ते करणाऱ्या संबंधित प्राधिकरणाचे किंवा मंडळाचे मत विचारात घेतल्यानंतर, तिला योग्य वाटेल अशा रीतीने, अशा नियमांमध्ये तिला सुधारणा करता येतील किंवा त्याचे विलोपन करता घेईल.

### प्रकरण सहा

महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांबंधील कर्मचाऱ्यांविधी सेवेच्या शर्ती

४२. (१) या अधिनियमात इतरत्र अंतर्भूत असलेल्या परिनियम करण्याच्या कोणत्याही महाविद्यालये करक्तीस हानीन पोचविता, अधिसभा, राज्य शासनाकडून किंवा विद्यार्थीठाकडून व्यवस्था पाहण्यात व मान्यताप्राप्त किंवा चालविष्यात येणारी महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्थाखेरीजकरून सलग महा-प्राप्त विद्यालयांमधील आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील अध्यापक व इतर कर्मचारी यांच्या संबंधात पुढील परिसंस्था बाबीची तरतुद करण्यासाठी परिनियम करील :—

(अ) निरनिराळ्या पदांसाठी आवश्यक असणाऱ्या अहंता ;

(ब) सर्व स्थायी पदांच्या बाबतीतील परिवीक्षेचा व स्थायीकरणाचा बाजवी कालावधी ;

(क) पदांच्या प्रत्येक प्रवर्गाने पार पाडावयाची कर्तव्ये आणि त्यांना नेमून द्यावयाचा करणारे कार्यभार ;

(ड) सेवेची सुरक्षितता ;

कर्मचाऱ्यांच्या

सेवेच्या शर्ती

विहित

परिनियम

करणे

(इ) नैतिक अधिकाराचा अंतर्भूत होणाऱ्या कौजदारी अपराधावद्दल संबंधित कर्मचाऱ्यास होणी ठरविले असेल त्याशिवाय, चौकशी करण्यासाठी व्यवस्थापनाने अनुसरावयाच्या कार्यपद्धतीसह सर्व शिस्तविषयक बाबी;

(फ) वेतन, भत्ते आणि सेवानिवृत्युतर लोभासह, इतर लाभ;

(ग) सेवेच्या इतर शर्ती;

(२) याला बडतर्फ करण्यात आले आहे, काढून टाकण्यात आले आहे किंवा ज्याचा दर्जा कमी करण्यात आला आहे अशा कोणत्याही कायम कर्मचाऱ्यास, व्यवस्थापनाने नामनिर्देशित केलेला एक सदस्य, संबंधित कर्मचाऱ्याने नामनिर्देशित केलेला एक सदस्य आणि कार्यकारी परिषदेने नियुक्त केलेला एक पंच यांनी मिळून बनलेल्या लवाद न्यायाधिकरणाकडे अपोल करण्याचा हक्क असेल. न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम असेल.

## प्रकरण सात

### संलग्नीकरण आणि भाव्यता

**महाविद्या-** ४३. (१) विद्यापीठ अधिकेवातील उच्च शिक्षणाची सोय नसलेल्या व अविकसित ल्यांचे क्षेत्रातील गरज, विचारात घेऊन, उच्चतर शिक्षणाच्या सोयीचे समान वाटप सुनिश्चित करण्याच्या संलग्नीकरण. प्रयोजनासाठी, उच्चतर शिक्षणाच्या संस्था स्थापन करण्याकरिता राज्य शासनाच्या मान्यतेने विद्या-पीठाकडून तुयार करण्यात येतील अशा शैक्षणिक विकासासंबंधीच्या योजनेनुसारु, कोणतेही नवीन महाविद्यालय सुरु करण्याची गरज ही कार्यकारी परिषदकडून निश्चित करण्यात येईल.

(२) अशा योजनेनुसारु नसलेले एखादे नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंबंधीचा कोणताही अर्ज, राज्य शासनाच्या मान्यतेशिवाय, कायेकारी परिषदकडून विचारात घेतला जाणार नाही.

(३) विद्यापीठाशी संलग्नीकरणासाठी अजे करणारे महाविद्यालय, त्या बाबतीत करण्यात येतील अशा आदेशाद्वारे निश्चित केलेल्या कालमर्यादित कूलसचिवाकडे अर्ज करील आणि कायेकारी परिषद व विद्या परिषद यांची अशी खाली करून देईल की—

(अ) महाविद्यालयाने द्यावरांच्या उद्देशित शिक्षणाचा प्रकार, जवळपासच्या ठिकाणी त्याच प्रकारच्या शिक्षणाच्या विद्यामात सोयी आणि त्या ठिकाणाची योग्यायोग्यता विचारात घेऊन महाविद्यालय तेथील गरज पुरी करील;

(ब) ज्याच्यासाठी संलग्नीकरण मिळवावयाचे असेल अशा महाविद्यालयासाठी व्यवस्थापनाकडून एक स्वतंत्र व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल, अशा समितीत सातपेक्षा कमी नाही आणि पंथराषेका अधिक जाही इतक्या सदस्यांचा समावेश असेल. यांपैकी प्राचार्य (हा समितीचा विटणीसुद्धा असेल) एक सदस्य असेल, महाविद्यालयातील अध्यापकांनी आपल्यामधून निवडून निवडून, दिलेले दोन अध्यापक आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्यामधून निवडून दिलेले एक कर्मचारी (अध्यापक नसलेला) हा एक सदस्य असेल. अशा रीतीने निवडून आलेले सदस्य, ते निवडून आल्याच्या तारखेपासून तीन वर्षे मुदतीपर्यंत पद धारण करतील. स्थानिक व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाच्या जमाखर्चाचे खरे व योग्य लेखे ठेवील आणि व्यवस्थापन नेमन देईल अशी तिची इतर कर्तव्ये व कामे असतील. स्थानिक व्यवस्थापन समिती व्यवस्थापनाचे नियंत्रण व पर्यवेक्षण यास अधीन राहून, अशी कर्तव्ये पार पाडील कामे करील;

(क) जर महाविद्यालयाचे व्यवस्थापन व परिस्थित राज्य शासनाकडून करण्यात येईल तर, वरील खंड (ब) मध्ये काहीही असेल तरी, स्थानिक व्यवस्थापन समितीऐवजी महाविद्यालयाची एक सल्लगार समिती असेल, उक्त समिती, पंथराषेका अधिक नसतील इतक्या सदस्यांची मिळून हीईल व तीमध्ये, महाविद्यालयाचा प्राचार्य व इतर दोन अध्यापक व कायेकारी परिषदेने नामनिर्दिष्ट केलेले विद्यापीठाचे दोन अध्यापक समाविष्ट असतील;

(ड) अध्यापक वर्गाची संख्या, त्याच्या अहंता व त्याच्या वित्तलंबी आणि त्याच्या सेवेच्या अटी व शर्ती या अशा असतील की, त्यामुळे महाविद्यालयाने कायेकारीत्या हाती घ्यावयनाचा अस्पासक्रम, अध्यापने किंवा प्रशिक्षण यासाठी ग्रेडेचित तरतूद करता येईल;

(इ) ज्या इमारतीत महाविद्यालयाचे काम चालणार असेल ती इमारत योग्य आहे आणि आईवडील किंवा पालक योग्याजवळ न राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, महाविद्यालयातील किंवा भ्राविद्यालयाने सात्यता दिलेल्या निवासगृहातील, निवासासाठी आणि विद्यार्थ्यांवरील पर्यंतेक्षण त्यांचे कल्याण यांसाठी आदेशाशी अनुरूप असेल अशी तरतुद करण्यात येईल;

(फ) प्रथालयासाठी यथोचित तरतुद करण्यात आली आहे किंवा वाजळी मुदतीत करण्यात येईल;

(ग) प्रायोगिक विज्ञानाच्या कोणत्याही शाखेवावत संलग्नीकरणाची मागणी केली असेल त्या बाबतीत योग्य रीत्या सुसज्जित प्रयोगशाळा किंवा संग्रहालय यांसह विज्ञानाच्या त्या शाखेत शिक्षण देण्यासाठी म्हणून, परिनियम, आदेश व विनियम यांस अनुरूप अशी व्यवस्था करण्यात आली आहे किंवा ती वाजळी मुदतीत करण्यात येईल;

(ह) परिव्यतीनुसार शक्य तेथवर, प्राचार्यांची व अध्यापक वर्गांपैकी काही व्यक्तींची, महाविद्यालयात किंवा त्यांच्याजवळ किंवा विद्यार्थ्यांच्या निवासासाठी दिलेल्या जागेत निवास व्यवस्था वाजवी मुदतीत करण्यात येईल;

(आ) महाविद्यालयाची वित्तीय साधने अशी आहेत की त्यामुळे महाविद्यालयाचे कामकाज सतत चालू व कार्यक्रम राहण्यासाठी यथोचित तरतुद होऊ शकेल;

(जे) विद्यार्थ्यांवर आकारण्यात आलेले फीचे दर हे, विद्यापीठाने वेळोवेळी विहित केलेल्या दरानुसार आहेत;

(के) महाविद्यालय अशी हमी देते की, राज्य शासनाने, संलग्नीकरणास मंजुरी दिल्यास, कार्यकारी परिषदेच्या पर्वपरवानगीशिवाय, महाविद्यालय आपल्या व्यवस्थापनात बदल किंवा त्याचे हस्तांतरण करणार नाही आणि अध्यापक वर्गातील सर्व बदल आणि ज्या बदलांमुळे पुन्या करण्यात आल्या नसतील किंवा पुन्या करण्यात येत असतील अशा उपरोक्त आवश्यक गोटीपैकी कोणतीही गोष्ट घडून येईल असे इतर सर्व बदल महाविद्यालय कल्याल;

(ल) महाविद्यालय अशी हमी देते की, महाविद्यालयाचे अध्यापक व इतर कर्मचारी यांना, भत्ते धरून, देणे आवश्यक असलेल्या त्याच्या वित्तलघ्डी परिनियमान्वये वेळोवेळी मंजूर करण्यात येतील अशा वेतनश्रेणी व असे भत्ते यानुसार आहेत व राहतील, आणि महाविद्यालयातील अध्यापक व इतर कर्मचारी यांच्या अर्हता, पदावधीची सुरक्षितता, शित्तविषयक वाबो आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती विहित करणारे नियम हे अधिनियम वेळोवेळी केलेल्या परिनियमानुसार असतील;

(म) महाविद्यालय अशी हमी देते की, महामंडळाने द्यावयाचा व्याजाचा दर हा, कलम ७० चे पोट-कलम (५) यामध्ये निदिष्ट केलेल्या अनुसूचित वर्कापैकी कोणतीही वैकं दत असेल त्या दरापेक्षा कमी नसेल तर, महाविद्यालय आपला असा निधी (भविष्य निधी) आणि काथम निधी, कोणताही असल्यास, ते धरून) राज्य शासन वेळोवेळी निदेश देईल त्याप्रमाणे, विद्यापीठ व महाविद्यालय विकास वित्त महापंडळ जेव्हा स्थापन करण्यात येईल तेह्वा त्या महामंडळाकडे ठेवील, आणि

(न) महाविद्यालय अशी हमी देते की, ते या अधिनियमाच्या उपबंधांचे आणि त्याभन्नये केलेले परिनियम, आदेश, विनियम व नियम यांचे पालन करील.

(४) कार्यकारी परिषद, मिळालेल्या अर्जाची छानती करील व त्याचा प्राथम्यकम ठरवील आणि त्यांचे निष्कर्ष, मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवील.

(५) अशी मान्यता मिळाल्यानंतर, कार्यकारी परिषद,

(अ) पोट-कलम (३) मध्ये नमूद केलेल्या बाबीच्या संबंधात आणि तिलो आवश्यक व संबद्ध असल्याचे वाटेल अशा इतर बाबीच्या संबंधात, सक्षम व्यक्तीस किंवा तिने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसा स्थानिक चांकणी करण्याचा निदेश देईल;

(व) तिळा आवश्यक वाटेल अशी आणखी चौकशी करील; आणि

(क) अशा चौकशीचा निष्कर्ष विचारात घेईल, आणि विद्या परिषदेशी विचारविनिमय केल्यानंतर, अर्ज अंशतः किंवा पूर्णतः मंजूर करण्यात यावा किंवा फेटाळण्यात यावा यावावतचे आपले मत नमूद करील.

(६) कुलसचिव, अर्ज आणि विद्या परिषदेशी व कार्यकारी परिषदेशी सर्व कार्यवृत्ते अधिसभेकडे सादर करील आणि अधिसभा, तिळा आवश्यक वाटेल अशी आणखी चौकशी केल्यानंतर तिळा निर्णय नमूद करील व तो सर्व कार्यवृत्तांसह, अर्ज अंशतः किंवा पूर्णतः मंजूर करण्यासंबंधीच्या किंवा तो नाकारण्यासंबंधीच्या निर्णयार्थ राज्य शासनाकडे पाठविण्यात घेईल.

(७) अर्ज किंवा त्याचा कोणताही भाग मंजूर करण्यात घेईल त्या बाबतीत, राज्य शासनाच्या आदेशाभूष्ये, ज्या शिक्षणक्रमांच्या संबंधात महाविद्यालयाचे संलग्नीकरण करावयाचे असेल ते मुदतीसाठी संलग्नीकरण मंजूर करण्यात आले असेल ती मुदत विनिर्दिष्ट करण्यात घेईल आणि अर्ज किंवा त्याचा भाग फेटाळण्यात घेईल त्या बाबतीत, तो फेटाळण्याची कारणे नमूद करण्यात घेतील.

(८) राज्य शासनाने आपला आदेश काढल्यानंतर, खाक्य तितक्या लक्वकर, कुलसचिव, अर्ज, पोट-कलमे (३) ते (६) अन्वये त्यावर करण्यात आलेली कार्यवाही काणि त्याच्याशी संबंधित असलेली सर्व कार्यवृत्ते यांच्या संबंधातील संपूर्ण प्रतिवृत्त, कार्यकारी परिषदेकडे आणि विद्या परिषदेकडे पाठवील.

(९) पोट-कलम (३) खालील अर्ज, पोट-कलम (७) अन्वये झाडेश काढण्यापूर्वी कोणत्याही वेळी मारी घेता घेईल.

संलग्नी— ४४. ज्या शिक्षणक्रमांच्या संबंधात महाविद्यालयाचे संलग्नीकरण करण्यात आले असेही त्या करण्याच्या शिक्षणक्रमाभूष्ये भर घालण्याची, किंवा ते संलग्नीकरण चालू ठेवण्याची एखांदा महाविद्यालयांनी मुदतीत वाढ इच्छा असेल त्या बाबतीत, निकट पूर्ववर्ती कलमाभूष्ये विहित कलेली कार्यपद्धती शाक्य असेल तेथवर करणे आणि अनुसरण्यात घेईल.

स्थायी ४५. कोणतेही महाविद्यालय सतत सहा वर्षे चालू नसेल आणि त्या महाविद्यालयाने संलग्नी-संलग्नीकरण करणाऱ्या सर्व शर्ती पूर्ण केलेल्या नसतील, आणि विद्यापीठाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेला विद्याविषयक व प्रशासकीय दर्जा प्राप्त केलेला नसेल तर, त्यास स्थायी स्वरूपात संलग्न करून घेण्यात येणार नाही.

परिसंस्थेला ४६. (१) कार्यकारी परिषदेस, विद्या परिषदेशी विचारविनिमय केल्यानंतर, महाविद्यालयाचा व्यतिरिक्त संशोधनाच्या किंवा विषेषीकृत अंज्यासक्रमांच्या कोणत्याही पौरसंस्थेस, मान्यताप्राप्त परिसंस्था म्हणून, मान्यता देण्याची शक्ती असेल.

(२) एशोधनाचे काम करणारी अथवा विषेषीकृत अभ्यासक्रम शिक्षणारी एखादी परिसंस्था कुलसचिवाकडे अर्ज पाठवील आणि त्यात पुढील वाबीच्या संबंधात पूर्ण भाहिती देईल:—

(अ) व्यवस्थापक मंडळाची रचना व त्यातील व्यक्ती;

(ब) ज्यांसाठी मान्यता मागण्यात आली आहे ते विषय व अंज्यासक्रम;

(क) जागा, साधनसामग्री व ज्याच्यासाठी तरतुद करण्यात आली आहे किंवा करण्याचे योजिले आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या.

(३) कर्मचारी वर्गाची संख्या, त्याच्या अर्हता व वित्तलब्धी आणि त्याच्याकडून करण्यात आले असलेलीं कोणतेही संशोधनपर काऱ्य, आणि

(४) आकारलेली किंवा 'आकारण्याचे योजलेली पी, आणि इमारती व साधनसामग्री यांवरील भांडवली खर्चासाठी व परिसंस्था कायम चालू राहण्यासाठी व तिच्या कार्यक्रम कामकाजासाठी केलेली तरतुद.

(५) असा अजे विचारात घेण्यापूर्वी, कार्यकारी परिषदेस, तिळा आवश्यक वाटेल अशी आणजी माहिती यांविता येईल.

(६) कार्यकारी परिषदेने अर्ज विचारात घेण्याले ठरविले अवल्यास; तिळा सक्षम व्यक्तीकडून अथवा यावावत तिने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडून स्थानिक चौकशी करण्याचा निंदेश देता येईल. अशा स्थानिक चौकशीच्यां अहवालाचा विचार केल्यानंतर, आणि तिळा आवश्यक वाटेल अशी आणजी चौकशी केल्यानंतर, कार्यकारी परिषद, विद्या परिषदेशी विचारविनिमय केल्यानंतर, अर्ज, अंगत: किंवा पूर्णत: मंजूर करील किंवा तो फेटाळून लावील. अजला किंवा त्याच्या कोणत्याही भागाला मंजूरी देण्यात येईल त्या बाबतीत, ज्यासाठी परिसंस्थला मान्यता देण्यात आली असेल ते विषय आणि पाठ्यक्रम, कार्यकारी परिषद, विनिर्दिष्ट करील आणि त्याबाबतचे प्रतिवृत्त विद्या परिषदेस व अधिसभेस, त्यांच्या लगतपुढील सभामध्ये सादर करील. अर्ज किंवा त्याचा कोणताही भाग फेटाळण्यात येईल त्या बाबतीत, अशा प्रकारे तो फेटाळण्याची कारणे प्रतिवृत्तात नमूद करण्यात येतील.

(७) कोणतीही परिसंस्था सतत सहा वर्षे चालू नसेल आणि विद्यापीठाने वेळोवेळी विहित केलेला विद्याविषयक व प्रशासकीय दर्जा तिने प्राप्त करून ती राखलेला नसेल तर, तिळा स्थायी मान्यता देण्यात येणार नाही.

(८) (१) महाविद्यालयाची किंवा परिसंस्थेची कार्यक्रमता अजमावृत्त पाहणे शक्य व्हावे महाविद्यायासाठी, कार्यकारी प्ररिषदेला, विद्या परिषदेशी विचारविनिमय केल्यानंतर, जी प्रतिवृत्त, विवरणे ल्याची व इतर माहिती आवश्यक असेल ती प्रत्येक संलग्न महाविद्यालय आणि मान्यताशास्त परिसंस्थाची पुरवील. तपासणी व प्रतिवृत्त.

(२) कार्यकारी परिषद, या बाबतीत तिने प्राधिकृत केलेल्या सक्षम व्यक्तींच्या समितीद्वारे अशा प्रत्येक महाविद्यालयाची अथवा परिसंस्थेची, दर दोन वर्षांवृत्त निवात एकदा, तपासणी करण्याची व्यवस्था करील.

(३) कार्यकारी परिषदेस, यथास्थिति, कलम ४३ चे पोट-कलम (३) किंवा कलम ४६ चे पोट-कलम (२) यांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही बाबीच्या संबंधात तिळा आवश्यक वाटेल अशी कार्यवाही करण्यास, अशा प्रकारे तपासणी केलेल्या कोणत्याही महाविद्यालयास, अथवा परिसंस्थेस फर्माविता येईल.

४४. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी जे महाविद्यालय संलग्न गहाविद्यालय होते आणि विद्यामान या वेधिनियमाच्ये जे विद्यापीठाशी संलग्न असल्याचे मानण्यात आले आहे असे प्रत्येक महाविद्यालय संलग्न अशा प्रारंभापूर्व सहा महिने मुदतीच्या आत, कलम ४३ चे पोट-कलम (३) याचा खंड (ब) महाविद्या-किंवा यथास्थिति खंड (क) यांमध्ये आवश्यक असल्याप्रमाणे, महाविद्यालयासाठी, स्थानिक ल्याने व्यवस्थापन समितीची किंवा सललागार समितीची रजनाही करील.

स्थानिक  
व्यवस्थापन  
समित्या किंवा  
सललागार  
समित्या याची  
रचना करणे.

**संलग्नीकरण ४९.** (१) जर महाविद्यालय कलम ४३ पोट-कलम (३) च्या उपवधांपैकी कोणत्याही 'उप-काढून घेणे, वधाचे पालन-करण्यात कसूर करील' अथवा आपल्या संलग्नीकरणाच्या शांतीपैकी कोणत्याही शक्तीचे पालन करण्यात कसूर करील' अथवा विचापीठाच्या हितसंबंधास किंवा त्याच्या द्रजाला वाधा पोहोचेल अशा रीतीने ते चालवण्यात येईल तर, संलग्नीकरणाद्वारे महाविद्यालयाला प्रदान करण्यात आलेले अधिकार अंशतः किंवा पूर्णतः काढून घेण्यात येतील अथवा त्यात फेरबदल करण्यात येतील.

(२) असे अधिकारे काढून घेण्यासंबंधीचा अथवा त्यात फेरबदल करण्यासंबंधीचा प्रस्ताव फक्त कार्यकारी परिषदेतच मांडण्यात येईल आणि असा प्रस्ताव मांडण्याचा ज्याचा हेतु आहे असा सदस्य, त्यावढाल 'नोटीस देईल आणि ज्या कारणावरून तो मांडण्यात आला असेल ती कारणे लेखी नमूद करील.

(३) असा प्रस्ताव विचारात घेण्यापूर्वी, कार्यकारी परिषद, नोटीसीची व निवेदनाची एक प्रत व्यवस्थापनाकडे व त्याच्या प्रती प्रभाविद्यालयाच्या प्राचार्याकडे पाठवील व त्यासोबत, अशी सूचना असेल की, जर महाविद्यालयाने त्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत कोणतेही अभिवेदन साडे केले तर ते कार्यकारी परिषदेकडून विचारात घेतले जाईल.

परंतु, अशा रीतीने विनिर्दिष्ट करण्यात आलेली मुदत, आवश्यक असल्यास, कार्यकारी परिषदेस वाढवता येईल.

(४) असे अभिवेदन मिळाल्यानंतर, अथवा पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली मुदत संपलवावर, कार्यकारी परिषद, प्रस्तावाची नोटीस, निवेदन आणि अभिवेदन, कोणतेही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, आणि तिच्याकडून त्या बाबतीत प्राधिकृत करण्यात आलेल्या सक्षम व्यक्तीच्या समितीकडून तिला आवश्यक वाटेल अशी तपासणी, व आणखी चौकशी करण्यात आल्यानंतर, त्या बाबीसंबंधीत विचा प्रसिद्धेचा दृष्टिकोन जागून घेईल व त्यावर विचार करून आपले मत नोंदवील. कार्यकारी परिषद, त्यानंतर करण्यात यावयाच्या कारवाईची अधिसंभेकडे शिफारस करील आणि अधिसंभेच्या बैठकीच्या वेळी उपस्थित असलेल्या दोन-नंतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांच्या वहुसंख्येने शिफारशीस पाठिंबा दिला असेल तर, अशा शिफारशीस अधिसंभेकडून यथोचित रीत्या मान्यता देण्यात आल्याचे समजण्यात येईल.

(५) अशा शिफारशीस अधिसंभेकडून मान्यता देण्यात येईल तेव्हा, कुलसचिव, अधिसंभेचे आणि विचा व कार्यकारी परिषदेचे मत आणि कोणतीही असल्यास, त्यासंबंधीची सबूत कार्यवृत्त, राज्य शासनाला सादर करील आणि राज्य शासन, त्यास आवश्यक वाटेल अशी आणखी चौकशी केल्यानंतर, त्यास योग्य वाटेल असा आदेश देईल.

(६) पोट-कलम (५) अन्वये दिलेल्या आवेशान्वये संलग्नीकरणाद्वारे प्रदान करण्यात आलेले अधिकार, पूर्णतः अथवा अंशतः काढून घेण्यात येतील किंवा त्यात फेरबदल करण्यात येतील त्या बाबतीत, असे अधिकार काढून घेण्याची अथवा त्यात फेरबदल करण्याची कारणे आदेशात नमूद करण्यात येतील.

(७) कार्यकारी परिषदेला, तिला आवश्यक वाटेल असा, कोणत्याही संलग्न महाविद्यालयाच्या कामकाजाच्या अंगांची तपासणी, कोणत्याही वेळी, करण्याची व्यवस्था करता येईल.

(८) कार्यकारी परिषदेला, तिला देण्यात आलेल्या प्रतिवृत्ताच्या आधारे आणि व्यवस्थापनाला आपली बाजू मांडण्याची वाजवी संघी दिल्यानंतर, आणि तिला योग्य वृत्तेल अशी आणखी चौकशी केल्यावर, महाविद्यालयाच्या कामकाजासंघे बाढून बालेला कोणताही दोष किंवा घूनता काढून टाकण्यास व्यवस्थापनास भाग पाडण्यासाठी निवेद देता येतील.

(९) जर व्यवस्थापन, वाजवी कारणशिवाय, पोट-कलम (८) अन्यदे दिलेल्या कोणत्याही निदेशांचे पालन करण्यात कमुर करील तर, कार्यकारी परिषदेला, व्यवस्थापनाकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण, कोणतेही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, पुढील गोष्टीचा समावेश करून, तिळां योग्य वाटेल अंशी आणवी कोणतीही कांतवाई करता येईल :—

(अ) महाविद्यालयाचे सहाय्य थांबवण्याची शासनाकडे शिफारस करणे ;

(ब) संलग्नीकरण अंशात किवा पूर्णत काढून घेण्यावृद्ध अधिसंभेद्या पूर्वमान्यतेसह शासनाकडे शिफारस करणे ; किवा

(क) लोकहितास्तव, अधिसंभेद्या पूर्वमान्यतेसह तीन वर्षांपेक्षा अधिक होणार, नाही इतका मुदतीकरिता महाविद्यालयाचे व्यवस्थापन आपल्याकडे घेणे.

(१०) कार्यकारी परिषदेच्या घेते एखाचा संलग्न महाविद्यालयाचे जे व्यवस्थापन वाजवी तंबवीशिवाय पोट-कलम (८) अन्यदे दिलेल्या निदेशांचे पालन करण्यात कमुर करील ते, शज्य यासनाच्या सहमतीने, परिसियमान्यतेविहित केलेल्या रीतीने, विद्यापीठाकडून हाती घेतले जाण्यास पाव ठरेल.

(११) कोणतेही संलग्न महाविद्यालय व्यवस्थापनाकडून बद करण्यात येईल त्या प्रसंगी, विद्यापीठाला, परिसियमान्यतेविहित केलेल्या रीतीने, महाविद्यालयाचे व्यवस्थापन आपल्याकडे घेता येईल.

५०. (१) एखाचा परिसंस्थेने, आपल्या मान्यतेच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे पालन मान्यता करण्यात कमुर केली असेल किवा विद्यापीठाच्या हितसंबंधास किवा त्याच्या दर्जीस बाधक होईल काढून घेणे अशा रीतीने ती चालविण्यात येत असेल तर, मान्यतेद्वारे अशा परिसंस्थेस प्रदान करण्यात आलेले किवा ती अधिकार कोणत्याही मुदतीचर्यत, काढून घेता येतील किवा ते निलंबित करता येतील.

निलंबित करणे.

(२) अशा रीतीने अधिकार काढून घेण्यावाबतच्या किवा ते निलंबित करण्यावाबतच्या प्रस्तावाचा सूत्रपात केवळ कार्यकारी परिषदेच वर करता येईल आणि असा प्रस्ताव मांडण्याचा ज्याचा हेतु असेल असा कार्यकारी परिषदेचा सदस्य, त्यावृद्ध नोटीस देईल आणि ज्या कामणांवरून तो मांडण्यात आला असेल ती कारणे लेखी नमूद करील.

(३) असा प्रस्ताव विचारात घेण्यापूर्वी कार्यकारी परिषद, नोटीसाची व निवेदनाची प्रत परिसंस्थेच्या प्रमुखाकडे पाठवील व त्यासाठीत अशी सूचना असेल की सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या मदतीत तिने सादर केलेल्या कोणत्याही अभिवेदनावर कार्यकारी परिषदेकडून विचार करण्यात येईल :

परंतु कार्यकारी परिषदेस आवश्यक वाटल्यास अशा रीतीने विनिर्दिष्ट केलेली मुदत वाढविता येईल.

(४) असे अभिवेदन मिळाल्यानंतर किवा पोट-कलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेली मुदत संपल्यानंतर कार्यकारी परिषद, प्रस्तावाची नोटीस, निवेदन आणि अभिवेदन, कोणतेही असल्यास, विचारात घेतल्यानंतर आणि तिच्याकडून या बाबतीत प्राधिकृत करण्यात आलेल्या सक्षम व्यक्तीच्या समितीकडून, तिळा आवश्यक वाटेल अशी तपासणी व आणवी चौकशी केल्यानंतर, त्या वाबी-संबंधात विद्या परिषदेचा दृष्टिकोन जाणून घेईल व त्यावर विचार करून मान्यता निलंबित करावी किवा काढून घ्यावी किवा कसे यावावत निर्णय घेईल :

परंतु कार्यकारी परिषदेच्या संभेद उपस्थित असल्यास, निवेदन दोन-तूरीयांश सदस्यांनी तशा अशीच्या प्रस्तावास पृष्ठिबाबाबोरीज, अशा रीतीने मान्यता काढून घेण्यासवर्धीचा, किवा ती निलंबित करण्यासवर्धीचा कोणताही आवेद्य देता येणार नाही.

## प्रकरण आठ

## इंद्रविजिएटनसंस्था आणि स्नातकोत्तर अध्यापनाची रचना

घटक आणि ५१. (१) यांता विद्यापीठाचे विशेषाधिकार वहाल करण्यात आले आहेत अशी सर्व महासंलग्न महा-विद्यालये आणि जी यानंतर विद्यापीठांची संलग्न करण्यात येतील अशी सर्व महाविद्यालये ही विद्यालये विद्यापीठाची घटक महाविद्यालये असतील.

आणि (२) कलम ४६ अन्यथे विद्यापीठाने मान्यता दिलेल्या सर्व परिसंस्था मा विद्यापीठाच्या मान्यता-घटक प्राप्त घटक परिसंस्था असतील.

परिसंस्था (३) अशी घटक किंवा संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त घटक परिसंस्था किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था याचे आणि विद्यापीठाचे संबंध परिनियमांद्वारे विहित केल्या प्रमाणे असतील. परिनियमांत अशी महाविद्यालये व परिसंस्था यांच्या संबंधातील खालील शक्तींचा विद्यापीठाने 'वांपर' करण्यायद्वारे विशेषकरून तरतुद करण्यात येईल:

(एक) अशा महाविद्यालयांचे आणि परिसंस्थांचे अध्यापक व पाठ्यनिर्देशक यांच्या वेगवेगळांचा किंवा साठी किंवा शैक्षणिक अहंता आणि वित्तालब्धी विहित करणे;

(दोन) अशा महाविद्यालयांनी आणि परिसंस्थांनी केलेला अध्यापकाच्या नैमित्युकीस मान्यता देणे;

(तीन) विद्यापीठाच्या वतीने अध्यापन करण्यासाठी विहित करण्यात येतील इतके कोणत्याही विषयाचे मान्यताप्राप्त अध्यापक आवश्यक असेल त्या बाबतीत अशा महाविद्यालयांनी आणि परिसंस्थांनी देण्यास त्यांना भाग घाडणे;

(चार) अध्यापन व संशोधन यासाठी गंधालये, प्रयोगशाळा व अन्य साधनसामग्री यांच्या संवधात अशा महाविद्यालयांनी व परिसंस्थांनी पुढीलेल्या सोरीचा समन्वय करणे व त्याचे नियमन करणे;

(पाच) अशी महाविद्यालये व परिसंस्था यांच्यासाठी विवक्षित सोरीची तरतुद करण्यासाठी अशांनांने लादणे व त्यांना अनुकाने देणे;

(सहा) अशी महाविद्यालये व परिसंस्था यांमध्ये पाठ्यनिर्देशन व तशाच प्रकारचे इतर शैक्षणिक काम यांचाबत समाधानकारक व्यवस्था करण्यास भाग पाडणे आणि वेळोवेळी अशा व्यवस्थेची तपासणी करणे.

विद्यापीठ ५२. विहित करण्यात येतील अशा उद्दिष्टांसाठी व अशा रीतीने, स्नातकोत्तर सर्व शिक्षण, अधिक्षेत्रातील अध्यापन, प्रेसिक्षण व संशोधन, विद्यापीठाकडून किंवा महाविद्यालये किंवा परिसंस्था यांच्याकडून अध्यापन, चालेविण्यात येईल.

## प्रकरण नं४

## नावनोंदिणी व पदव्या

विद्यार्थ्यांची ५३. विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून नावनोंदिणी होण्यासाठी कोणताही विद्यार्थी:

(एक) विहित केलेल्या अशा विषयात आणि प्रमाणात गुणवत्ता संपादन करून, महाराष्ट्र माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणारी, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५ अन्यथे स्थापन केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा;

शास्त्री

विद्यापीठाच्या शास्त्रीने राज्यपत्र व्हॉक्टोप्रेसर २१, १३७४/कालिक ३, शके १८३६, १८५९.

(दोन) राज्य गासनाच्या संभातीने जी विद्यापीठाकडून सुरु करण्यात येईल व विहित करण्यात येतील अशा विषयांची आणि विहित रीतीने घेण्यात येईल अणी प्रधेश परीक्षा, कोणतीही असल्यास; किंवा

(तीन) वर नमूद केलेल्या परीक्षांच्या वरोवरीची म्हणून विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही परीक्षा

उत्तीर्ण झालेला असेल;

(चार) किंवा विहित केलेल्या इतर अर्हंता धारण करीत असेल.

५४. या अधिनियमाच्या उपबधास अधीन राहून, कार्यकारी परिषदेस, परिनियमांदारे विहित पदव्या, करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे आणि इतर विद्याविषयक विशेषोपाधी सुरु करता पदविका, प्रमाणपत्रे व इतर विद्याविषयक विशेषोपाधी.

५५. कार्यकारी परिषदेस, एखाद्या व्यक्तीची (समाजातील) प्रतिष्ठा, गुणवत्ता व समाजसेवा सन्मान्य विचारात घेता सन्मान्य पदवी किंवा इतर विद्याविषयक विशेषोपाधी मिळण्यास ती योग्य व्यक्ती पैदवऱ्या. आहे यांच केवळ कारणावरून, अशा व्यक्तीस कोणतीही चाचणी किंवा परीक्षा विल्याशिवाय, सन्मान्य पहवी किंवा इतर विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करण्यासंबंधी कार्यकारी परिषदेस विचार करून अधिसंभेदे शिफारस करता येईल आणि अबी शिफारस ही, अधिसंभेद्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्यापेक्षा कमी नसतील इत्यत्र, सभेस उपस्थित असलेल्या सदस्यांच्या दोन-तूंतीयांशापेक्षा कमी नसणाच्या बहुमताने पाठिवा दिल्यास, यथोचित रीत्या मंजूर करण्यात आल्याचे समजप्यात येईल;

परंतु कार्यकारी परिषद, कुलगुरुने कुलपतीची पूर्वभान्यता घेतली असल्याखेरीज, त्यावाहत कोणतीही भ्रस्ताव दोखाल करून घेणार नाही किंवा त्याचा विचार करणार नाही.

५६. (१) कुलपतीस, कार्यकारी परिषद व अधिसभा यांच्या शिफारशीवरून, त्याच्या मते, विवक्षित नैतिक अधिःपतीचा ज्यात अंतर्भवि होतो अशा कोणत्याही गुंभीर स्वरूपाच्या अपराधाबद्दल अपराधाबद्दल न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरविले असेल त्या कोणत्याही व्यक्तीचे नाव, कुलपतीस दोषी योग्य वाटेल अशा मुदतीसाठी स्नातकांच्या नोंदवहीतून काढून टाकता, येईल; भाव उक्त ठरविण्यात प्रत्येक मंडळाच्या संभेत हजर असणाऱ्या सदस्यांच्या दोन-तूंतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्या आल्यानंतर बहुमताने—अशा बहुमतामध्ये प्रत्येक मंडळाचे निम्यापेक्षा कमी नसतील इतके सदस्य असतील—स्नातकांच्या कार्यकारी परिषदेच्या व अधिसंभेद्या शिफारशीस पाठिवा दिलेला असेल.

(२) संबंधित व्यक्तीस, परिनियमांदारे विहित केलेल्या रीतीने बचावासाठी आपली बाजू नाव काढून मांडण्याची संघी विल्याखेरीज, या कल्यान्ये कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.

### प्रकरण दहा

#### समित्या

५७. (१) विद्यापीठाच्या वतीने शिथरणे देण्यासाठी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या अध्यापका-विद्यापीठाच्या व्यतिरिक्त, विद्यापीठाच्या अध्यापकांची निवड व नेमणूक, या व लगत नंतरच्या कलमास अनुसरून अध्यापकाची निवड व

(२) (अ) विद्यापीठाच्या अशा सर्व अध्यापकांच्या नेमणुकीसंबंधात कार्यकारी परिषदेस नेमणूक विद्यापीठाच्या अध्यापकांची निवड समित्या असतील.

(ब) प्रत्येक निवड समितीत पुढील व्यक्तीचा स्नानवेष असेल—  
करण्यासाठी समिती.

(इक) कुरुगुरु—वदसिङ्ग अध्यक्ष,

(दोनों) कुलपतीने नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती,  
 (दोनों) निराशावावेचा अधिष्ठाता,

(तीव्र) संबंधित विद्याशाखेचा आधिकारी,

(चार) संबंधित विद्यार्थीठ विभागाचा प्रमुख, जर ता प्राध्यापक जसेही अध्यापकाची

(पाच) विद्यापीठांगी ज्या व्यक्ती संवंधित नसतील आण ज्या विवदाता निवड करावयाची असेल त्या विषयाचे ज्यांना विशेष ज्ञान आहे असा विद्या परिषदेने शिफारस केलेल्या सहायेशा कमी नसतील इतक्या व्यक्तीच्या नामिकेसधून कार्यकारी परिषदेने नाम-निर्देशित केलेल्या तीन व्यक्ती:

(३) कल्पसचिव, हा समितीचा सचिव म्हणून काम करील.

(अ) निवडीने भरावयाच्या विद्यापीठाच्या अध्यापकांव्या प्रत्येक पदाची, त्यासाठी लोगणारी किमान अंहेता आणि आवश्यक असतील असा इतर कोणत्याही अतिशिक्ष अर्हता, वित्तलद्धी आणि भरावयाच्या पदाची संख्या यांच्या तपशीलासह, कार्यकारी परिषदेने मान्य केलेल्या ममुद्दानुसार, शेयरोचितरीत्या व मोठ्या प्रभाणावर जाहिरात देण्यात येईल आणि जाहिरातीस अनुसरूप, अर्ज-संस्कृत आणले अर्ज सादर करण्यासाठी बांजवी मुदत देण्यात येईल.

(ब) प्रत्येक निवड समितीच्या संभेदी तारीख अशा रीतीने निश्चित करण्यात येईल की, ज्यायोगे प्रत्येक सदस्यास अणि उमेदवारास त्यासंवंधी निदान ३० दिवसांची नोंदीस देता येईल आणि प्रत्येक उमेदवाराचा तपशील प्रत्येक सदस्यास इकेने अशा रीतीने पाठविण्यात येईल की, ज्यायोगे त्याला संभेदी तारखेपूर्वी निदान सात दिवस आघी तो मिळू शक्तेल.

(क) प्रत्येक निवड समितीच्या सभेची चार सदस्यांनी गणपूर्ती होईल, त्यापैकी निवाट अन्वय नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असतील.

(३) निवड समिती प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेईल, जाहिरातीत दिलेल्या अर्हतांनुसार त्याची गुणवत्ता ठरवील आणि जाहिरात दिलेल्या पदांवरील नेमणुकीसाठी ज्यांची ती शिकारस करील अशा, कोणत्याही असल्यास, व्यक्तीची किंवा व्यक्तींची नवे गुणवत्तेनुसार लाबून कापूकारी परिषदेस कठवील:

परावर्षदस कळवाल : परंतु, निंवड समितीस, प्राध्यापकांच्या पदासाठी ज्यानी अर्ज केला असेल आणि ज तिच्यापुढे उपस्थित झाले असतील अशा उमेदवारांऐवजी ज्यानी अर्ज केला नसेल किंवा तिच्यापुढे उपस्थित राहिल्या नसतील आणि ज्या यथोचितरीत्या अहंताप्राप्त असतील अशा थर्य कोणत्याही व्यक्तिच्या नावाची नेम्मणीकीसाठी शिफारस करता याईल.

(ई) कार्यकारी परिषद, जाहिरात दिलेली पदे भरण्यासाठी अथा रीतीने शिकारस केलेल्या वाढीमधून आवश्यक असतील तितक्या व्यक्तींची निवड करील;

परंतु, निवड समितीने लावलेल्या मुगवत्तेनुसार असेल त्यावृत्तिशक्त नेमणाक करण्याचे कार्यकारी परिषद ठरवील त्यावाक्तोत; कार्यकारी परिषद शिफारस त स्वीकारण्यावृद्धची आपली काऱ्ये लेखी नमद करील व ती कुलपतीकडे सधार करील. कुलपती, अशा प्रस्तावास मान्यता देईल किंवा तो पुनर्विचारार्थ कायँकारी परिषदकडे परत पाठवील. पुनर्विचारानंतर कार्यकारी परिषदेला आपला मृदृ प्रस्ताव पुढे चाल ठेवण्याची इच्छा असल्यास, ती बाब कुलपतीकडे निर्णयासाठी पुनर्विचारील त्यावाच निर्णय अंतिम असेल.

पाठवील व त्यावराल त्याचा निंदेश आहे. आणखी असे की, जेव्हा निवड समिती कार्यकारी परिषदेस केवळ एकाच व्यक्तीच्या नावाची शिफारस करील आणि कार्यकारी परिषदेस ती व्यक्ती स्वीकारण्याजोगी नसेल त्या बाबतीत, कार्यकारी परिषद, ती शिफारस न स्वीकारण्यावृद्धलची आपली कारणे लेद्याची नमूद करील आणि कुलसंचिवास त्या रिकाऱ्या पदाची पुन्हा जाहिरात देण्याचा निंदेश देईल आणि नवोन शिफारणी करण्यासाठी निवड समितीची सभा बोलावील व तसे करताना, वर नमूद केलेली कारणे निवड समितीच्या प्रत्येक सदस्यास कल्याल.

(५) प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम झालेल्या कोणत्याही घ्यवतीने घ्यनंती अर्ज केल्यावर किंवा कुलपतीने स्वाधिकारे किंवा आवश्यक असेल किंवा आवश्यक ठरलेली असेल अशी चौकशी केल्यानंतर किंवा करवून घेतल्यानंतर किंवा अशी सूचीकरणे मिळविल्यानंतर किंवा मिळविण्यात आल्यानंतर किंवा त्यापैकी घटी घटली असेल की १ जानेवारी १९७१ रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही वैदी

विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने केलेली विद्यापीठाच्या कोणत्याही अध्यापकाची नेमणूक हीं, त्यावेळी असलांत असलेल्या विधीनुसारे करण्यात आली नाही तर, कुलपतीस आदेशाद्वारे अंशा अध्यापकाच्या सेवेच्या शर्तीशी संबंधित असलेल्या करारात काहीही अंतर्भूत असले तरी, तिला एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर किंवा अशा नोटीशीऐवजी एक महिन्याचे वेतन दिल्यानंतर तिची नेमणूक समाप्त करण्याबद्दल कुलगुरुस निदेश देता येईल आणि कुलगुरु या निदेशाचे ताबडतोव पालन करील व नव्याने निवड करण्याची उपाययोजना करील. अशा रीतीने जिची सेवा समाप्त करण्यात आली असेल अशी व्यक्ती, त्या पदासाठी पुन्हा अंजे करण्यास पाव असेल.

(६) लगतपूर्वकर्ती पोट-कलमान्वये कुलपतीने दिलेला कोणताही आदेश अंतिम अद्येत आणि आदेश मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत, त्याची एक प्रत, कुलगुरुकडून संबंधित अध्यापकावर व्याख्यात येईल.

(७) कोणत्याही व्यक्तीची सेवा समाप्त केल्यानंतर, कोणत्याही मुदतीसाठी विद्यापीठाच्या निधीं प्रधन वेतन व भत्ते यांच्या रूपाने तिला काहीही मिळणार नाही आणि असे कोणतेही प्रदान प्राधिकृत करणारा किंवा देणारा कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, अशा रीतीने देण्यात आलेल्या रकमेची प्रतिपूर्ती विद्यापीठाकडे करण्यास पाव होईल याबद्दल खाची कल्न घेणे हे कुलगुरुचे कर्तव्य असेल.

५८. (१) विद्यापीठाच्या अध्यापकाच्या तात्पुरत्या रिकाऱ्या पदावर नेमणूक करावयाची असेल विद्यापीठाच्या स्थावाबदीत, एक वर्षाच्या किंवा त्याहून अधिक मुदतीसाठी पद रिकाऱ्ये राहणार असेल तर अध्यापकाची निकटपूर्वकर्ती कलमाच्या उपवंधांस अनुसूलन निवड समितीच्या शिफारशीवरून नेमणूक करण्यात तात्पुरती येईल:

परंतु, अध्यापनाच्या दृष्टीने ते रिकाऱ्ये पद ताबडतोव भरणे आवैश्यक आहे याबद्दल कुलगुरुची भरणे. खाची स्थाव्यास, खास पुढीलप्रमाणे रचना केलेल्या स्थानिक निवड समितीच्या शिफारशीवरून सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या मुदतीसाठी, यथोचित अर्हताप्राप्त व्यक्तीची नेमणूक करता येईल आणि अशा नेमणुकीसंबंधी तो कायर्कारी परिषदेस काळजील:

(एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष;

(दोन) संबंधित विद्याशाखेचा अधिष्ठाता;

(तीन) संबंधित विद्यापीठ विभाग प्रमुख, आणि

(चार) कुलगुरुने नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती, सात्र विधाग प्रमुख हा अधिष्ठाताही

असेल तर, कुलगुरु, एका व्यक्तीऐवजी दोन व्यक्तीची नेमणूक करील:

आणखी असे की, सहा महिने संपण्यापूर्वी, कुलगुरु, निकटपूर्वकर्ती कलमाच्या उपवंधांस अनुसूलन नेमणूक करण्यासाठी निवड समितीची सभा बोलावण्याची उपाययोजना करील.

(२) पद एक वर्षाहून कमी मुदतीसाठी रिकाऱ्ये असल्यास, कुलगुरु, त्या मुदतीसाठी पोट-कलम

(१) त्या पहिल्या परंतुकामध्ये उपबंधित केल्याप्रमाणे स्थानिक निवड समितीच्या सल्ल्यानुसार, यथोचितरीत्या अर्हताप्राप्त असलेल्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक करता येईल.

५९. (१) त्या प्रयोजनासाठी रचना केलेल्या समितीच्या शिफारशीचे रोज विद्यापीठाचा विद्यापीठाच्या ध्यापक म्हणून कोणत्याही व्यक्तीस झान्यात देण्यात येणार नाही. अशी समिती पुढील व्यक्तीची अध्यापकांना मिळून होईल:

(एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष,

(दोन) संबंधित विद्याशाखेचा अधिष्ठाता,

(तीन) संबंधित विद्यापीठ विभाग प्रमुख, आणि

(चार) ज्या विषयाचा अध्यापक म्हणून मान्यता द्यावयाची असेल त्याचे विशेष जान असणाऱ्या चार व्यक्ती, त्यांपैकी दोन, अधिसभेदे किंवा विद्याशाखेचे सदस्य किंवा अध्यापक यांच्या व्यतिरिक्त असलेल्या व्यक्तीमध्यून कायर्कारी परिषदेकडून आणि दोन विद्या परिषदेच्यां सदस्यांसधून, तिच्याकडून नामनिर्देशित करण्यात येतील.

आग आढऱ्या—१३८

(२) कार्यकारी परिषद, समितीच्या शिफारशीखरीज विचार केल्यानंतर आदेशाद्वारे नियमित केलेल्या रीतीने, अशा अध्यापकांस मान्यता देईल किंवा ती रोखून धरील.

**विद्यापीठ-** ६०. (१) त्या प्रयोजनासाठी रचना केलेल्या निवड समितीची शिफारशीखरीज विद्यापीठकडून कडून चालविष्यात येणाऱ्या महाविद्यालयाचा किंवा परिसंस्थेचा प्राचार्य म्हणून कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार नाही.

**येणाऱ्या महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या प्राचार्याच्या नेमणुकीसाठी निवड समिती-** (२) समिती पुढील व्यक्तीची मिळून होईल :—  
 (एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष, आणि  
 (दोन) ते महाविद्यालय किंवा परिसंस्था यांजकडून ज्या विषयाचे शिक्षण देण्यात येते त्या विषयाचे किंवा विषयांचे विशेष ज्ञान असणाऱ्या तीन व्यक्ती: यांपैकी दोन, कार्यकारी परिषदेकडून व एक, विद्या परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात येईल व त्या व्यक्ती, विद्यापीठ सेवेतील व्यक्ती असणार नाहीत.

(३) अशा प्राचार्यांची निवड व नेमणूक करण्यासंबंधीची कार्यरीती ही कलम ५७ द्वारे विहित केल्याप्रमाणे असेल.

**कुल-संविधानाच्या म्हणून कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार नाही. उक्त समितीचे सदस्य हे पुढीलप्रमाणे नेमणुकीसाठी वसतील :**—

**निवड समिती-** (१) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष,  
 (दोन) कार्यकारी परिषदेवरील कुलपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती; आणि  
 (तीन) कार्यकारी परिषदेच्या इतर सदस्यांमधून तिने नामनिर्देशित केलेल्या तीन व्यक्ती.  
 (२) कुलसंचिवाच्या पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हता आणि निवड समितीने सभेच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती ही परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे असेल.

**विल-** ६२. (१) त्या प्रयोजनासाठी रचना करण्यात आलेल्या निवड समितीच्या शिफारशीखर्लन असेल अधि-त्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची वित्त अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार नाही. उक्त समिती कान्याच्या ही पुढील सदस्यांची मिळून होईल :—

**नेमणुकीसाठी निवड समिती-** (१) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष,  
 (दोन) महालखापाल, महाराष्ट्र राज्य किंवा उप-महालखापालांच्या दर्जाहून कमी दर्जाची नसेल अशी, त्याने नामनिर्देशित केलेली व्यक्ती,  
 (तीन) कार्यकारी परिषदेवरील कुलपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती,  
 (चार) कार्यकारी परिषदेच्या इतर सदस्यांमधून तिने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती,  
 (पाच) कुलसंचिव—पदसिद्ध सचिव.

(२) वित्त अधिकाऱ्याच्या पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हता आणि निवड समितीने सभेच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती ही परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे असेल.

**ग्रंथपालाच्या निवड असतील :**— (१) त्या प्रयोजनासाठी रचना केलेल्या निवड समितीच्या शिफारशीखरीज ग्रंथपाल नेमणुकीसाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार नाही. उक्त समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे समिती—

(१) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष, आणि  
 (दोन) कार्यकारी परिषदेने, ग्रंथालयशास्त्र आणि ग्रंथालय ग्रंथांसनविषयक विशेष ज्ञान असणाऱ्या व विद्यापीठाच्या सेवेत नसतील अशा, नामनिर्दिष्ट करावयाच्या दोन व्यक्ती

(२) ग्रंथपालाच्या पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हता व निवड समितीने सभेत अनुसरावयाची कार्यपद्धती ही परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे असेल.

६४. (१) विद्यापीठाचे परीक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी व्यक्तीची याची तयार करण्याच्या परीक्षकांच्या प्रयोजनासाठी, दरवर्षी, प्रत्येक विद्याशाखेसाठी एका समितीची रचना कंरण्यात येईल आणि उक्त नेमणूकीसाठी समिती पुढील व्यक्तीची मिळून होईल :—

- (एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष,
- (दोन) संबंधित विद्याशाखेचा अधिष्ठाता,
- (तीन) कार्यकारी परिषदेने नेमलेले दोन सदस्य,
- (चार) विद्या परिषदेने नेमलेले दोन सदस्य,
- (पाच) विशिष्ट विषयाच्या अभ्यास मड्डाचा अध्यक्ष.

(२) समिती, अभ्यास सऱ्डाने तयार करावयाच्या नामिकेमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तीमधून याचा तयार करील आणि त्या कार्यकारी परिषदेकडे मान्यतेसाठी सादर करील. त्यानंतर कार्यकारी परिषद परीक्षकांच्या नेमणुका करील :

परंतु, कार्यकारी परिषदेकडून याद्यांमध्ये कोणताही बदल, ज्या आधारे असा प्रत्येक बदल सुचिप्रियात आला असेल किंवा करण्यात आला असेल ती विशिष्ट भूमिका नमूद करणारा ठराव संमत करून असेल त्याशिवाय, सुचिप्रियात येणार नाही किंवा करण्यात येणार नाही.

(३) कोणत्याही कारणामुळे परीक्षकाचे पद स्वीकारण्यास कोणताही परीक्षक असमर्थ होईल आणि कार्यकारी परिषदेस वेळीच नवीन नेमणूक करता येत नसेल तर, कुलगुरु, दुसऱ्या परीक्षकांची नेमणूक करील आणि कार्यकारी परिषदेस अशा नेमणूकीसंबंधी कल्पनील.

(४) कार्यकारी परिषदेच्या उपस्थित सदस्यांच्या दोन-तूतीयांश व्युत्पत्ताने प्रस्ताव संमत करून असेल त्याशिवाय कार्यकारी परिषदेच्या किंवा समितीच्या कोणत्याही सदस्यास परीक्षक म्हणून नेमण्यात येणार नाही.

६५. (१) विद्यापीठ आणि त्याचा अभ्यासक्रम व नवीन ज्ञान आणि राष्ट्रीय गरजा यांच्या दृष्टि-विद्याविषयक कोनातून सुविधा यांच्या आणखी विकास व त्यात सुधारणा करण्यासाठी, दीर्घकालीन आणि अल्पकालीन नियोजन व योजना व कार्यक्रम तयार करणे, अशा योजना व असे कार्यक्रम यांच्या प्रगतीचे नियतकालिक मूल्यमापन मूल्यमापन करणे आणि त्याचा आढळावा घेणे, अध्यापनाच्या व शिक्षणाच्या पद्धतीचे परीक्षण करणे व नवीन पद्धती समिती, शोधणे, आणि या सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी कृषी, व्यापार, वाणिज्य, उद्योग, समाज सेवा, अभियांत्रिकी व बैद्यकीय धरून वैज्ञानिक व तांत्रिक व्यवसाय यांच्या प्रतिनिधिक संघटना आणि इतर विद्यापीठे व संशोधन परिसंस्था यांच्याशी विचारविनिमय आणि भाहितीची देवाणवेवाण करणे यांसाठी एक विद्याविषयक नियोजन व मूल्यमापन समिती असेल.

(२) समिती पुढील सदस्यांची मिळून होईल :—

- (एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष,
- (दोन) राज्य शासनाने नामनिर्दिष्ट केलेली एक व्यक्ती,
- (तीन) परिनियमांनी विहित केल्याप्रमाणे नेमलेले विद्याशाखांचे तीन अधिष्ठाते,
- (चार) कार्यकारी परिषदेचे तीन आणि कार्यकारी परिषदेने नामनिर्देशित केलेले विद्या परिषदेचे दोन सदस्य,
- (पाच) दरवर्षी, कुलगुरुने, आलीपालीने, नामनिर्देशित करावयाचे तीन विभाग प्रमुख, आणि
- (सहा) दरवर्षी एक तर आलीपालीने किंवा आवश्यक असेल असी विचाराधीन बाब किंवा अशा बाबी यांनुसार वरील हितसंबंध आणि व्यवसाय यांचे प्रतिनिधित्व करणारे समितीने स्वीकृत केलेले तीन सदस्य.

(३) कुलसचिव हा, समितीचा सचिव म्हणून काम करील.

(४) अन्यथा उपबंधित केले असेल त्याव्यतिरिक्त, पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त, समितीच्या सदस्यांचा पदावधी हा तीन वर्षांचा असेल.

६६. (१) वित्त समिती ही पुढील सदस्यांची मिळून होईल :—

- (एक) कुलगुरु—पदसिद्ध अध्यक्ष,

वित्त समिती

- (दोन) राज्य शासनाने नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती,
- (तीन) विद्या परिषदेने नामनिर्देशित केलेले विद्याशाखांचे दोन अधिष्ठाते,
- (चार) कार्यकारी परिषदेने आपल्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेल्या तीन व्यक्ती;
- (पाच) अधिसंघेने आपल्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती,
- (सहा) कुलसंचिक, आणि
- (सात) वित्त अधिकारी—शब्दसिद्ध सचिव.

- (२) वित्त समितीच्या संखेची गणपूर्ती पाच सदस्यांनी होईल.
- (३) पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त समितीचे सर्व सदस्य, तीन वर्षांच्या मुदतीसाठी पद धारण करतील.
- (४) समिती, लेखे, खर्चाची प्रगती आणि उपलब्ध तरतुदीच्या संदर्भात नवीन खर्च अंतर्भूत होणारे सर्व नवीन प्रस्ताव यांच्या तपासणीसाठी, दरवर्षी, निवांन दोनदा सभा घेईल.
- (५) वित्तीय अधिकाऱ्याने त्यार केलेले विद्यापीठ लेखांचे वार्षिक विवरण आणि वित्तीय अंदाज विचारार्थ व शिफारशीसाठी समितीपुढे ठेवण्यात येतील आणि त्यानंतर ते कार्यकारी परिषदेकडे तिळा योग्य वाटेल अशा कार्यवाहीसाठी सादर करण्यात येतील.
- (६) समिती, उत्पादक कामांसाठी दिलेल्या कर्जाचे उत्पन्न धूरून, विद्यापीठाचे द्रव्य यांवर आधारलेला, त्या वर्षीचा एकूण आवर्ती आणि अनावर्ती खर्च यांवरील मध्येदाची शिफारस्स कार्यकारी परिषदेकडे करील.
- (७) समिती, अधिसंघेने नेमकेलेला लेखा परीक्षकांकडून विद्यापीठाचा लेखांची लेखा परीक्षा करवून घेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करील.
- (८) अशा समितीच्या इतर शक्ती व कर्तव्ये व तिची सभेतील कार्यरीती ही विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल. —

- विद्यापीठ ६७. (१) विद्यापीठ लेखा समिती पुढील सदस्यांची मिळून होईल :—
- लेखा समिती.
- (एक) अधिसंघेच्या सदस्यांमधून कुलपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती—अध्यक्ष,
  - (दोन) राज्य शासनांने नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती,
  - (तीन) अधिसंघेने आपल्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेल्या तीन व्यक्ती, आणि
  - (चार) विद्या परिषदेने आपल्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती.
- (२) वित्त अधिकारी हा समितीचा सचिव झणून काम करील.
  - (३) समितीचे सदस्य, तीन वर्षांच्या मुदतीसाठी पद धारण करतील.
  - (४) संवितरित म्हणून दर्शविण्यात आलेल्या रकमा, ज्या प्रयोजनांसाठी खर्च करण्यात आल्या त्याच प्रयोजनांसाठी त्या यथोचित रीत्या उपलब्ध होत्या आणि त्यावेळी अमलात असलेल्या विधीनुसार तो खर्च करण्यात आला होता यावहील स्वतःची खात्री करून घेण्यासाठी समिती वार्षिक लेखांची छाननी करील. समिती, ठेठोवेळी आपला अहवाल अधिसंघेला सादर करील आणि तिच्या निर्दर्शनास येतील अशा कोणत्याही चूका किंवा नियमबाबू गोष्टीबाबत करावगाच्या कारवाईबद्दल सूचना करील आणि त्यानंतर अधिसंघा तिळा आवश्यक वाटेल अशी कारवाई करील.
  - (५) समितीच्या इतर शक्ती व कर्तव्ये आणि तिच्या सभेतील कार्यरीती, ही परिनियमांदारे विहित केल्याप्रमाणे असेल.

ग्रंथालय ६८. (१) विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या प्रशासनासाठी, त्याच्या आयोजनासाठी आणि प्रशिक्षणासमिती साठी पुढील सदस्यांची मिळून एक ग्रंथालय समिती असेल :—

- (एक) कुलगुरु—शब्दसिद्ध अध्यक्ष,
- (दोन) कुलगुरुने नामनिर्देशित केलेले विद्याशाखेचे तीन अधिष्ठाते,
- (तीन) कुलगुरुने नामनिर्देशित केलेले तीन विद्यापीठ विभाग प्रमुख,
- (चार) कार्यकारी परिषदेने नामनिर्देशित केलेले दोन अध्यापक,
- (पाच) कुलसंचिक, आणि
- (सहा) ग्रंथपाल—पदसिद्ध सचिव.

- (२) घटकिद्व सदस्यांव्यतिरिक्त समितीचे सर्व सदस्य, तीन वर्षांच्या मुदतीपर्यंत पद धारण करतील.  
 (३) समितीच्या शक्ती व कर्तव्ये आणि तिने अनुसरावाची कार्यपद्धती विहित करण्यात येईल अशा असेल.

६९. विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांना आपल्या अधिकारक्षेतील कोणत्याही बाबीसाठी समित्या इतर नेमण्याची शक्ती असेल आणि अशा समित्यांमध्ये, प्राधिकरणाच्या ज्या सदस्य नसतील अशा, विद्यापीठाशी समित्या. संबंध नसणाऱ्या व्यक्तीचा समावेश होईल :

परंतु विद्याशाखा, अभ्यास मंडळे व इतर प्राधिकरणे, कुलगुरुची पूर्वसान्यता असेल त्याशिवाय समिती नियुक्त करणाऱ्यां प्राधिकरणाच्या ज्या सदस्य नाहीत अशा व्यक्तीची अशा समित्यावर नेणूक करणार नाहीत.

### प्रकरण अकरा

#### वित्त व्यवस्था

७०. (१) विद्यापीठ “विद्यापीठ निधी” या नावाचा एक निधी प्रस्थापित करील. विद्यापीठ (२) पुढील रकमा विद्यापीठ निधीचा भाग बनतील किंवा त्या विद्यापीठ निधीत जमा करण्यात निधी. येतील :—

(अ) संमती (डिक्री) अल्वये विद्यापीठास मिळाणारी, १५ लाख रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सरकारी रोड्यांवरील देय व्याजाची वार्षिक रकम ;

(ब) राज्य शासनाने, केंद्र सरकारने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली सर्व अंशदानांने किंवा अनुदानाने ;

(क) फी व आकाढ यांपासून येणारे उत्पन्न धूळन, सर्व साधनांपासून येणारे विद्यापीठाचे एकूण उत्पन्न ;

(इ) विश्वस्त व्यवस्था, मृत्युपवित देण्याया, देण्याया, स्थायीदान, अर्थसहाय्य आणि इतर अनुदाने, यांपासून मिळाणारे उत्पन्न व पैसा ;

(द) विद्यापीठाकडून आणि विद्यापीठ व सहाविद्यालय विकास वित सहायंदाची स्थापना करण्यात येईल तेव्हा, त्याच्याकडून कर्जांक घेतलेल्या कोणत्याही रकमा ; आणि

(फ) राज्य शासनाच्या परवानगीने बँकांकडून कर्जांक घेतलेल्या कोणत्याही रकमा.

(३) विद्यापीठाच्या खाती, एक स्वतंत्र शीर्षाखाली, विद्यापीठाचा एक आकस्मिक निधी असेल आणि विद्यापीठ तो ठेवील त्यामध्ये विशेषत: या प्रयोजनासाठी वेळोवेळी राज्य शासनाकडून देण्यात येतील अशा अंशदानाच्या किंवा अनुदानाच्या रकमा जमा करण्यात येतील, अकल्पित खर्च असुविण्याच्या प्रयोजनार्थ आगाऊ रकमा देण्यासाठी अशा निधीचा वापर करण्यात येईल.

(४) विद्यापीठास, राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने, विद्यापीठ निधीचा कोणताही भाग विद्यापीठाच्या खाती एकां देण्याच्या शीर्षाखाली वेळोवेळी जमा करता येईल :

मात्र अशा रीतीने असा वेगळा निधी ज्या उहिण्ठांसाठी उभारण्यात आला असेल त्यांच्याशी सप्टप्पे संबंधित असतील केवळ अशाच रकमा अशा विशेष शीर्षमध्ये जमा करण्यात आणि खर्ची घालण्यात येतील :

आणखी असे की, कार्यकारी परिषदेसु, विशेष ठराव संमत करून, कोणतीही रकम विद्यापीठ लेखातील एका शीर्षाखालून दुसऱ्या शीर्षाखाली बदली करण्यास अधिकृत करता येईल.

(५) विद्यापीठ निधी हां कार्यकारी परिषदेच्या स्वेच्छानिर्णयाने, स्टेट बँक आँफ इंडियामध्ये किंवा बँकांच्या नियमनाबाबत अधिनियम, १९४९ याच्या कलम २२ अन्वये रिक्झर्व बँक आँफ इंडियाने दिलेली अनुज्ञाप्ती धारण करीत असलेल्या, भारताच्या रिक्झर्व बँकेबाबत अधिनियम, १९३४ यात व्याख्या केल्याप्रभागे कोणत्याही अनुसूचित बँकेत किंवा त्या प्रयोजनार्थ राज्य शासनाने

मान्यता दिलेल्या सहकारी बँकेत किंवा विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास वित्त महामंडळ स्थापन करण्यात येईल तेव्हा, त्या महामंडळाकडे ठेवण्यात येईल किंवा भारतीय विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १८८२ याद्वारे प्राधिकृत केलेल्या रोख्यामध्ये किंवा पाच लाख रुपयांच्या कमाल मयदिस अधीन राहून, विद्यापीठाच्या किंवा कोणत्याही महाविद्यालयाच्या किंवा सामेताप्राप्त परिसंस्थांच्या प्रयोजनांसाठी प्रस्थापित केलेल्या आहक सहकारी संस्थांचे शेअस घेऊन किंवा त्यांना कर्जे देऊन त्यात गुतविण्यात येईल.

**वार्षिक लेखे ७१.** (१) विद्यापीठाचे वार्षिक लेखे (ताळेबंद धरून) कार्यकारी परिषदेच्या निदेशानुसार वित्त आणि समितीकडून तयार करण्यात येतील आणि वित्तीय वर्ष बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या अंत वित्तीय अधिसभेने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षाकांकडून त्याची लेखापरीक्षा करण्यात येईल.

अंदाज. (२) लेखापरीक्षा करण्यात येईल तेव्हा लेखे कार्यकारी परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात येतील आणि लेखा परिक्षित अहवालाच्या प्रतीसह त्याची एक प्रत अधिसभेला सादर करण्यात येईल.

(३) वित्त समिती, आगामी वर्षाचे वित्तीय अंदाज परिनियमांन्याये विहित करण्यात येईल अशा तारखपूर्वी तयार करील.

(४) कार्यकारी परिषदेने मान्य केलेले वित्तीय अंदाज अधिसभेकडे सादर करण्यात येतील व अधिसभा त्यावर विचार करील व तिला योग्य वाटतील अशा फेरफारांसह ते संमत करील. कार्यकारी परिषदेने मान्य केलेले वार्षिक लेखे अधिसभेकडे सादर करण्यात येतील व अधिसभा त्यावर विचार करून, तिला योग्य त्याप्रमाणे त्यावर ठराव संमत करील.

(५) राज्य शासनाचे जे वित्तीय वर्ष असेल तेच विद्यापीठाचे वित्तीय वर्ष असेल.

**वार्षिक ७२.** विद्यापीठाचा वार्षिक अहवाल, कार्यकारी परिषदेच्या निदेशानुसार तयार करण्यात येईल अद्वाल. आणि तो परिनियमांती विहित करण्यात येईल अशा तारखेस किंवा तत्पूर्वी अधिसभेला सादर करण्यात येईल आणि अधिसभा वार्षिक सभेत त्याचा विचार करील. अधिसभेस त्या बाबतीत ठराव मंजूर करता येतील आणि ते कार्यकारी परिषदेस काळविता येतील. कार्यकारी परिषद त्यावर विचार करून तिला योग्य वाटेल अशी कार्यवाही करील; आणि कार्यकारी परिषद, तिने केलेल्या कार्यवाहीबद्दलची किंवा कार्यवाही न केल्याबद्दलची कारणे, कोणतीही असल्यास, अधिसभेला तिच्या पुढच्या बैठकीच्या वेळी कळवील.

### प्रकरण बारा

#### संकीर्ण उपबंध

**सेवेच्या शर्ती.** ७३. (१) या अधिनियमाद्वारे किंवा नद्दन्याये अन्यथा उपबंधित केले असेल त्या व्यतिरिक्त, विद्यापीठाचा कुलगुरु आणि प्रत्येक वेतनी अधिकारी व अध्यापक यांची लेखी करारान्याये नेमणूक करण्यात येईल व तो करार कुलसचिवाकडे दाखल करण्यात येईल आणि त्याची एक प्रत संबंधित अधिकान्यास किंवा अध्यापकास पुरविण्यात येईल. परंतु कुलगुरुबोरवर केलेला करार कुलपतीकडे राहील.

(२) विद्यापीठाच्या अध्यापकांच्या आणि कुलगुरुव्यतिरिक्त इतर अधिकार्यांच्या सेवेचा करार हा परिनियमांन्याये विहित करण्यात येईल त्याप्रमाणे राहील व कुलगुरुच्या सेवेचा करार हा राज्य शासनाशी विचारविनियम करून कुलपतीकडून निश्चित करण्यात येईल त्याप्रमाणे राहील.

(३) विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वित्तलब्धी व सेवेच्या शर्ती, परिनियमाद्वारे विहित करण्यात येतील अशा असतील.

(४) विनिर्दिष्ट मूदतीसाठी किंवा विनिर्दिष्ट कामासाठी विद्यापीठाने नेमलेले असतील आणि ज्याना विद्यापीठ निधोत्तून भले, किंवा इतर प्रदान यासारखे कोणतेही पारिश्रमिक मिळत असेल असे विद्यापीठाचे वेतनी अधिकारी व कर्मचारी धरून विद्यापीठाचे सर्व वेतनी अधिकारी आणि कर्मचारी हे, त्यावेळी अभलात असलेल्या फौजदारी कायद्याच्या प्रयोजनांसाठी ल्योकसेवक असल्याचे मानण्यात येईल.

७४. विद्यापीठ व विद्यापीठाचा कोणताही अधिकारी किंवा अध्यापक पाच्या दरम्यान झालेल्या लघादी न्यायाकरात रात्रून कोणताही विवाद उपस्थित झाल्यास, तो संबंधित अधिकाऱ्याचे किंवा अध्यापकाने विनंती घेकरण केली असता, अशी विनंती करण्यात आल्यापासून तीस दिवसांच्या आत, लवादी न्यायाधिकरणाकडे विचारार्थ पाठविण्यात येईल. असे न्यायाधिकरण हे, कार्यकारी परिषदेने नेमलेला एक सदस्य, संबंधित अधिकाऱ्याने किंवा अध्यापकाने नामनिर्देशित केलेला एक सदस्य आणि कुलपतीने नेमलेला पंच याचे मिळून होईल आणि अशा विवादाच्या संबंधातील अशी कोणतीही विनंती कोणत्याही कारणासाठी नाकारण्यात येणार नाही. किंवा रोखून धरण्यात येणार नाही. न्यायाधिकरणाचा निर्णय हा अंतिम असेल. न्यायाधिकरणाने निर्णय दिलेल्या बाबीसंबंधात कोणत्याही दिवाणी न्यायालयात कोणताही द्रावा किंवा इतर न्यायालयीन कार्यवाही दाखल करता येणार नाही. अशी प्रत्येक विनंती ही, भारताचा लघादी अधिनियम, १९४० याच्या अधोनुसार या कलमातील अटीं-वर लघादासाठी सादर करण्यात आल्याचे सामग्र्यात येईल. आणि तदनुसार त्या अधिनियमाचे उपबंध लागू होतोल.

७५. विद्यापीठ, विसा, निवृत्तिवेतन आणि भविष्यनिर्वाह निधी व इतर लाभ यांच्या बाबतीत निवृत्तिवेतन, आपल्या अधिकाऱ्यांच्या, अध्यापकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी किंवा त्यास योग्य विसा आणि बाटेल अशा रीतीने आणि परिनियमाद्वारे विहित करण्यात येतील अशा शर्ती कोणत्याही असल्यास, भविष्य-त्यास अधीन राहून, इतर लाभासाठी तरतुदी करील. निर्वाह निधी.

७६. (१) कुलपतीस, तो निदेश देईल अशा विद्यापीठातील व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून निरीक्षण किंवा व्यक्तीच्यां मंडळाकडून विद्यापीठाचे, त्याच्या इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संग्रहालय, आणि कर्मशाळा व साधनसामग्री याचे तसेच विद्यापीठाकडून चालविण्यात येणारी किंवा लाघताप्राप्त चौकशी, किंवा त्याच्याशी संलग्न असणारी कोणतीही परिसरांमध्ये, महाविद्यालय, कक्ष किंवा वसतिल्याह पांचे आणि विद्यापीठाकडून किंवा त्याच्या घटीने संचालित किंवा वेण्यात येणाऱ्या परीक्षा, अध्यापन आणि इतर काय याचेही निरीक्षण करवून घेण्याची व्यवस्था करण्याचा आणि विद्यापीठाच्या, महाविद्यालयांच्या किंवा परिसंस्थांच्या प्रशासनाशी किंवा वित व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही बाबीसंबंधी तशाच प्रकारची चौकशी करवून घेण्याची व्यवस्था करण्याचा अधिकार असेल.

(२) कुलपती, अशा प्रत्येक बाबतीत, निरीक्षण किंवा चौकशी करवून घेण्याची, व्यवस्था करण्याचा आपला इरादा असल्याबद्दल—

(अ) विद्यापीठाच्या किंवा त्याच्याकडून चालविण्यात येणाऱ्या कोणत्याही महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या बाबतीत, असे निरीक्षण किंवा चौकशी करावयाची असेल तर डिविडिंग विद्यापीठास,

(ब) विद्यापीठाचे विशेषाधिकार बहाल करण्यात आलेल्या महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या बाबतीत, निरीक्षण किंवा चौकशी करावयाची असेल तर, महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या व्यवस्थापक वर्गाला,

नोटीस देईल आणि विद्यापीठाला किंवा यथास्थिति, व्यवस्थापक वर्गाला कुलपतीकडे आवश्यक वाटेल असे अभिवेदन करण्याचा अधिकार असेल.

(३) (विद्यापीठाचे किंवा यथास्थिति, व्यवस्थापक वर्गाचे) अभिवेदन, कोणतेही असल्यास, त्यावर विचार केल्यानंतर कुलपतीस, निरीक्षण किंवा चौकशी करून घेण्याची व्यवस्था करता येईल.

(४) कुलपतीकडून निरीक्षण किंवा चौकशी करवून घेण्याची व्यवस्था करण्यात येईल तेन्हा विद्यापीठास किंवा यथास्थिति, व्यवस्थापक वर्गास प्रतिनिधी नेमण्याचा हक्क असेल व त्यास अशा निरीक्षणाच्या किंवा चौकशीच्या वेळी उपस्थित राहिल्याचा आणि बाजू खांडण्याचा अधिकार असेल.

(५) कुलपतीस विद्यापीठाच्या किंवा त्याच्याकडून चालविण्यात येणाऱ्या कोणत्याही महान् विद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या बाबतीत निरीक्षण किंवा चौकशी करण्यात आली असेल तर, अशा निरीक्षणाच्या किंवा चौकशीच्या निष्कर्षाच्या संदर्भात कुलगुरुला उद्देशून लिहिता येईल आणि त्या संबंधात करावयाच्या कार्यवाहीच्या संबंधात कुलपतीस देणे योग्य वाटल अशा सल्ल्यासह तो कुलपतीचे मत कार्यकारी परिषदेस कळवील.

(६) विद्यापीठाचे विशेषाधिकार बहाल केलेल्या कोणत्याही महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या संबंधात, निरीक्षण किंवा चौकशी करण्यात आली असेल तर, कुलपतीस अशा निरीक्षणाच्या किंवा चौकशीच्या निष्कर्षाच्या संदर्भात व्यवस्थापक कार्यास कळविल्येचाही तुलगुरुस उद्देशून लिहिता येईल. त्यासेवंदी जी कार्यवाही करावयाची असेल तीवावत कुलपती देईल. अशा सल्ल्यासह, कुलगुरु, कुलपतीची मते व्यवस्थापक वर्गसि कळवील.

(७) कार्यकारी परिषद किंवा यथास्थिति, व्यवस्थापक वर्ग, अशा निरीक्षणाच्या परिणामी कुलगुरुं विलेल्या अभिग्राहांच्या आणि सल्ल्याच्या संदर्भात करण्याचे योजलेली किंवा करण्यात आलेली कार्यवाही असल्यास, तिच्या संबंधात कुलगुरुमाफत कुलपतींता कळवील.

(८) कार्यकारी परिषदेने किंवा व्यवस्थापक वर्गाने, कुलपतीने निश्चित केलेल्या मुदतीत, कुलपतीचे समधान होईल अशी कार्यवाही केली नसेल त्या बाबतीत, कुलपतीस, कार्यकारी परिषदेने किंवा व्यवस्थापक वर्गाने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण किंवा केलेले अभिवेदन यांचा विचार केल्यानंतर, त्यास योग्य वाटवील असे निर्देश देता येतील; आणि कार्यकारी परिषद किंवा यथास्थिति व्यवस्थापक वर्ग अशा निर्देशांचे पालन करील.

(९) कार्यकारी परिषद किंवा व्यवस्थापक वर्ग, निर्धारित करण्यात आलेल्या मुदतीत अशा कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यात कधीर करील किंवा चुकेल तर कुलपतीस, कार्यकारी परिषदेकडून किंवा विद्यापीठाच्या इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा व्यवस्थापक वर्गाकडून किंवा त्यास योग्य वाटेल अशा इतर व्यक्तीकडून अशी कार्यवाही करवन घेण्याची व्यवस्था करता येईल व त्याचा खर्च (कोणताही असल्यास) विद्यापीठाच्या संबंधात प्राधिकरणाने किंवा यथास्थिति, व्यवस्थापक वर्गाने ताबडतोब घावा असा निर्देश देता येईल.

(१०) या कलमान्वये कुलपतीने काढलेला कोणताही निर्देश किंवा दिलेला आदेश हा अंतिम असेल.

अधिकान्यांची ~ ७७. या अधिनियमाच्या निकटपूर्ववर्ती कलमाच्या उपबंधास किंवा त्याच्या इतर कोणत्याही आणि उपबंधास धोध न येऊ देता, कुलपतीस, त्याच्या मते या अधिनियमाशी किंवा परिनियमाशी, किंवा विनियमांशी अनुरूप नसेल असा, विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकान्याचा किंवा कार्यवाही प्राधिकरणाचा कोणताही प्रस्ताव, आदेश किंवा कार्यवाही, लेखी आदेशाद्वारे, विलोपित करता विलोपित, येईल, निलंबित करता येईल किंवा त्यामध्ये फेरबदल करता येईल:

#### निलंबित

इत्यादी परंतु, असा कोणताही आदेश देण्यापूर्वी, कुलपती, असा आदेश का देण्यात येऊ नये याचे करण्याची कारण दर्शविण्यासाठी त्या अधिकान्यास किंवा प्राधिकान्यास बोलवील आणि कुलपतीने निश्चित शक्ती केलेल्या वेळेच्या आत, असे कारण दर्शविण्यात अल्यास तो त्याचा विचार करून निर्णय देईल व त्याचा निर्णय हा अंतिम असेल.

निवडणुका ~ ७८. विद्यापीठाची अधिसभा, कार्यकारी परिषद किंवा विद्या परिषद किंवा इतर कोणतेही प्रमाणशीर प्राधिकरण किंवा मंडळ याची प्रत्येक निवडणक ही, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर एकल प्रतिनिधित्वा- संक्रमणीय मताद्वारे गुप्त मतदान पद्धतीने, आणि परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा रीतीने नुसार असणे. घेण्यात येईल.

यद सोङणे. ~ ७९. (१) कुलगुरुस, कुलपतीला उद्देशून लिहून स्वतःच्या सहीनिश्ची, यापल्या पदाचा लेखी शाजिनामा देता येईल.

आत्म आठ ] महाराष्ट्र शासन राज्यपत्र, अंकडोवर ३१, १९७४/कार्तिक ९, शके १८९६ १५६९

(२) कुलपतीच्या किंवा राज्य शासनाच्या नामनिर्देशित व्यक्तीच्यतिरिक्त, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा खडळाच्या कोणत्याही सदस्यास, कुलगुरुस उद्घाटन लिहून स्वतःच्या सहीनिशी आपल्या पदाचा राजीनामा देता येईल आणि कुलगुरुने राजीनामा स्वीकारल्यानंतर अशा सदस्याचे पद रिकामे होईल.

(३) विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या कोणत्याही सदस्यास नैतिक अधीरतीमध्ये ज्याचा अंतर्भाव होईल अशा एखादा अपराधाबद्दल, न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर तो सदस्य म्हणून असण्याचे बंद होईल.

८०. विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा इतर खडळाच्या, पदसिद्ध सदस्याच्यतिरिक्त आकस्मिक एखादा सदस्याचे पद, त्याचा अवधी संपण्यापूर्वी, रिकामे होईल तेव्हा, असे रिकामे पद एखादा रीत्या रिकामे सदस्याची यथास्थिति, निवडणूक करून, नामनिर्देशनाद्वारे, नैमणूकीद्वारे किंवा त्यास स्वीकृत करून झालेले पद घेऊन, शक्त तितक्या लवकर भरण्यात येईल व तो सदस्य, ज्याच्या पदावर त्याची निवडणूक, घारगे. नामनिर्देशन किंवा नैमणूक करण्यात आलेली असेल किंवा त्यास स्वीकृत करून घेण्यात आले असेल त्या सदस्याने जर ते पद रिकामे झाले नसते तर जितक्या मुदतीपर्यंत ते धारण केले असते केवळ तितक्याच मुदतीपर्यंत पद धारण करील :

परंतु, जर असे रिकामे पद, हे अधिसभेद्या निवडून दिलेल्या सदस्याचे असेल आणि अशा सदस्याचा पदावधी संपण्याच्या तारखपूर्वी सहा महिन्याच्या आत रिकामे होईल तर, अधिसधेकडून तिच्या पुढील सभेतील निवडणूकी द्वार असेल त्याखेरोज असे रिकामे पद भरण्यात येणार नाही.

८१. (१) पोट-कलम (२) च्या उपबंधास अधीन सहा, पुढील व्यक्तीना नोंदणी केलेल्या नोंदणी कृत स्नातकांच्या नोंदवणीहीत आपल्या नावाची नोंद करून घेण्याचा किंवा नोंदणी केलेला स्नातक होण्याचा स्नातक. हक्क असेल, त्या व्यक्ती अशा—

- (अ) विद्यापीठाच्या स्नातक असलेल्या व्यक्ती;
- (ब) श्रीमती नार्थोबाई दामोदर ठाकरसी यांच्या विद्यापीठ, १९४९ अन्वये प्रस्थापित करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या स्नातक असलेल्या व्यक्ती; आणि
- (क) इतर कोणत्याही विद्यापीठाच्या स्नातक असून, परिनियमांद्वारे विहित केलेल्या रीतीने नोंदणी केलेले स्नातक म्हणून मान्यताप्राप्त असतील अशा व्यक्ती.

(२) जो व्यक्ती,—

(अ) विकल मनाची असेल आणि एखादा संक्षम न्यायालयाने तिला तसे घोषित केले असेल;

(ब) अमुकत नादार असेल;

(क) जर एखादा अपराधात नैतिक अधीरतीचा अंतर्भाव होत असून सहा महिन्याहून अधिक मुदतीच्या कारोबासाची शिक्का देण्यास पाव्र असेल अशा अपराधाबद्दल न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आली असेल; आणि

(ड) महाराष्ट्र राज्यात विधिद्वारे स्थापन केलेल्या इतर कोणत्याही विद्यापीठाची नोंदलेली स्नातक असेल.

अशी व्यक्ती, स्नातकाच्या नोंदवणीहीत आपल्या नावाची नोंद करून घेण्यास किंवा नोंदणी केलेला स्नातक होण्यास अहं असणार नाही:

परंतु, पोट-कलम (१), खंड (ब) यांचे निर्दिष्ट केलेली व्यक्ती ही, या अधिनियमाच्या प्रारंभापासून सहा महिन्याच्या आत, उक्त विद्यापीठाचा नोंदणी केलेला स्नातक होण्यासंबंधी निवड करील आणि आपण अशी निवड केल्याचे कुलसचिवास कलवील तर तिला, या पोट-कलमाच्या खंड (ड) मधील अनहंता लागू होणार नाही. अशा रीतीने निवड कलविल्यानंतर ती व्यक्ती, महाराष्ट्र राज्यात विधिद्वारे स्थापने करण्यात आलेल्या इतर कोणत्याही विद्यापीठाची नोंदणी केलेला स्नातक म्हणून असण्याचे बंद होईल.

(३) नोंदणी केलेला स्नातक होऊ इच्छणारी प्रत्येक व्यक्ती, परिनियमाद्वारे विहित करण्यात येईल अशा नमन्यात आणि अशी फी भरून, कुलसचिवाकडे अर्ज करील. कुलगुड, त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, एखाद्या व्यक्तीस नोंदणी केलेला स्नातक होण्याचा हक्क आहे किंवा कसे यावाबत निर्णय देईल.

(४) एखाद्या व्यक्तीस, नोंदणी केलेल्या स्नातकाच्या नोंदवहीत आपल्या नावाची नोंद करून घेण्याचा किंवा नोंदणी केलेला स्नातक होण्याचा हक्क आहे किंवा कसे किंवा ती, नोंदणी केलेला स्नातक होण्यास अहं नाही किंवा कसे यावाबत प्रश्न उपस्थित झाल्यास, त्याचा, कुलगुरुकडून, त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, निर्णय करण्यात येईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.

दीक्षांत ८२. पदव्या प्रदान करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी विद्यापीठाचे दीक्षांत समारंभ, समारंभ, परिनियमाद्वारे विहित केलेल्या रीतीने, घडवून आणण्यात येतील.

सभाचे ८३. विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या सभेच्या अध्यक्षस्थानी काम हंगामी पाहण्यासाठी सभापती किंवा अध्यक्ष याची अधिनियमान्वये किंवा तकनुसार तरतुद करण्यात आली अध्यक्ष. नसेल किंवा ज्याच्या संबंधात अशा रीतीने तरतुद करण्यात आली असेल असा सभापती किंवा अध्यक्ष अनुपस्थित असेल आणि अध्यक्ष स्थानासाठी इतर कोणत्याही व्यक्तीची अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्ष म्हणून, आपल्यातून एका व्यक्तीची निवड करतील.

शक्तीचे ८४. या अधिनियमाच्या उपबंधास व परिनियमास अधीन राहून, विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकार्यायोजन, कानूनास किंवा प्राधिकरणास, अदेशाद्वारे, परिनियम, आदेश आणि विनियम करण्याच्या शक्तीव्यति-स्त्रिक, आपल्या इतर शक्ती आपल्या नियवणाखालील कोणत्याही इतर अधिकार्याकडे किंवा प्राधिकरणाकडे, सोपवता येतील आणि सोपवलेल्या शक्तींचा वापर करण्याची अंतिम जबाबदारी ही, त्या सोपवण्याच्या अधिकार्याकडे किंवा प्राधिकरणाकडे निहित असण्याचे चालू राहील या शर्तीस अधीन असेल.

रचनेतील ८५. विद्यापीठाची अधिसभा किंवा कार्यकारी परिषद किंवा विद्या परिषद किंवा इतर प्राधिकरण द्वाप, पद किंवा मंडळ हे, त्याची रचना यथोचितरीत्या झालेली नाही किंवा त्याच्या रचनेत किंवा पुनरचनेत दोष रिकामे होण आहे किंवा त्याच्या सदस्यांपैकी एखाद्या सदस्याचे पद स्थिरमेआहे केवळ याच कारणावरून, त्याची कृती केवळ याच किंवा कामकाज, कोणत्याही वेळी, विधिवाह्य ठरणार नाही; आणि अशी कृती किंवा कामकाज कारणावरून याच्या विधिग्राह्यतेव्वळे कोणत्याही व्यायाल्यात किंवा कोणत्याही प्राधिकरणापुढे किंवा अधिकार्यापुढे कृती किंवा केवळ अशा कारणावरून, हरकत घेतली जाणार नाही.

कामकाज  
विधिवाह्य  
न ठरणे.

अर्थविवरण- ८६. हा अधिनियम किंवा कोणताही परिनियम, आदेश (Ordinance), विनियम किंवा नियम संबंधातील याच्या कोणत्याही उपबंधाच्या अर्थविवरणासंबंधात किंवा विद्यापीठाचे काणतही प्राधिकरण किंवा मंडळ प्रश्न आणि याचा सदस्य म्हणून, एखादी व्यक्ती यथोचितरीत्या निवडण्यात आली आहे किंवा तिची नेमणक करण्यात विद्यापीठ आली आहे किंवा सदस्य असण्याचा तिला हक्क आहे किंवा काय यासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास, प्राधिकरण प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम झालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा मंडळाने विनंतीअर्ज केल्यावर. किंवा स्वाधी-किंवा मंडळ कारे कुलगुरुकडून ती बाबू कुलपतीकडे विचारार्थ पाठविण्यात येईल आणि कुलपती, त्याला आवश्यक इत्यारीच्या वाटेल असा सल्ला त्यावर घेतल्यानंतर, त्या प्रश्नाचा निर्णय लावील आणि त्याचा निर्णय अंतिम असेल:

रचनेसंबंधा-  
तील विवाद. परंतु, असा प्रश्न अधिसभेच्या पंचवीसपेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांनी सही करून मागणी केल्या-नते रचनेकुलगुरुकडून कुलपतीकडे विचारार्थ पाठवण्यात येईल.

७०. (१) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची शिस्त व शिस्तभंगाची कास्खाई यासंबंधीची सर्व शक्ती विद्यापीठाच्या कुलगुरुकडे निहित असतील.

(२) कुलगुरुस, आदेशाद्वारे, या कलमाखालील सर्व किंवा कोणत्याही शक्ती, त्यास योग्य वाटेल शिस्त राखणे, त्याप्रमाणे त्याबाबतीत तो नामिनिर्विशित करील अशा इतर कोणत्याही अधिकार्याकडे सोपवता येतील.

(३) कुलगुरुस, आपल्या शक्तीचा वापर करताना, आदेशाद्वारे कोणत्याही विद्यार्थिला किंवा विद्यार्थ्यांना विनिर्दिष्ट मुदतीसाठी काढून टाकण्यात याचे किंवा महाविद्यालयातील किंवा परिसंस्थेतील किंवा विद्यापीठाच्या विभागातील अभ्यासक्रमांसाठी किंवा अभ्यासक्रमांसाठी, विनिर्दिष्ट मुदतीकरिता प्रवेश देऊ नसे किंवा तीनशे रुपयांहून अधिक नाही अशी दंडाची शिक्षा देण्यात याची किंवा विद्यापीठ, महाविद्यालय, परिसंस्था किंवा विभाग याद्वारे संचालित परीक्षेस किंवा पंरीक्षांस बसण्याची पाच वर्षांहून अधिक नाही अशा विनिर्दिष्ट मुदतीसाठी, यानाई करण्यात याची किंवा विद्यार्थी या परीक्षेस किंवा पंरीक्षांस बसला असेल/लेअसतील त्या परीक्षेचा किंवा पंरीक्षांचा त्याचा/त्यांचा निकाल रद्द करण्यात याचा, असा निवेश देता येईल.

(४) कुलगुरुच्या शक्तीसु कोणताही बाध न येता, महाविद्यालये व परिसंस्था याचे प्राचार्य आणि विद्यापीठातील विभागांचे प्रमुख यांचा योग्य ती शिस्त राखण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक असतील अशा, त्याच्या प्रभारातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतील सर्व शक्तींचा वापर करण्याचा प्राधिकार असेल.

(५) कुलगुरु, महाविद्यालये व परिसंस्था याचे प्राचार्य आणि विद्यापीठातील विभागांचे प्रमुख याच्या शक्तीस कोणताही बाध न येता कुलगुरु, कर्याकारी परिषदेच्या मान्यतेस अधीन राहून, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची शिस्त व त्यांची योग्य वर्तणुक याच्या बाबतीत नियम करील आणि ते सर्व महाविद्यालये व परिसंस्था यांच्या विद्यार्थ्यांनाही लागू होतील आणि प्रत्येक विद्यार्थीला अशा नियमांची प्रत पुरविण्यात येईल.

(६) महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व परिसंस्थाच्या प्रमुखाना कुलगुरुने केलेल्या नियमांशी विसंगत नसतील असे, त्यास आवश्यक बाटतील त्याप्रमाणे, शिस्त व योग्य वर्तणुक यासंबंधीचे पूरक नियम करता येतील आणि प्रत्येक विद्यार्थिला पूरक नियमांची प्रत पुरविण्यात येईल.

(७) प्रत्येक विद्यार्थी प्रवेशाच्या वेळी, कुलगुरु आणि विद्यापीठाचे इतर अधिकारी व प्राधिकरण आणि महाविद्यालये व परिसंस्था यांची प्राधिकरण याच्या शिस्तविषयक अधिकारितेच्या तो अधीन राहील अशा अर्थांच्या प्रतिज्ञापनावर सही करील आणि त्याबाबत कुलगुरुने केलेल्या नियमांचे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व परिसंस्था प्रमुखांनी केलेले नियम जेथवर लागू असतील तेथवर, त्याचे तो पालन करील.

(८) विद्यापीठाकडून चालवण्यात न येणाऱ्या एखाद्या महाविद्यालयातील किंवा परिसंस्थेतील विद्यार्थी-विशुद्ध करण्यात यावयाच्या शिस्तभंगाच्या कारवाई संबंधीच्या सर्व शक्ती, आदेशाद्वारे विनियमित करण्यात येईल अशा रीतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे किंवा परिसंस्थाच्या प्रमुखांकडे निहित होतील.

८८. विद्यापीठाने किंवा त्याच्या कोणत्याही अधिकार्याने, प्राधिकरणाने किंवा मंडळाने सद्भावना-कृती व इतर पूर्वक केलेल्या सर्व कृती आणि संमत केलेले सर्व आदेश अंतिम असतील; आणि त्यानुसार, हा अधिनियम आदेश याचे व परिनियम, आदेश, विनियम व नियम यांच्या उपबंधांस अनुसूत नियमानुसार सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा संमत संरक्षण, केलेल्या किंवा करण्याचा किंवा संमत करण्याचा आवश्यक असलेल्या कोणत्याही गोष्टीविशुद्ध विद्यापीठ-विशुद्ध किंवा त्याच्या अधिकार्याविशुद्ध प्राधिकरणाविशुद्ध किंवा मंडळविशुद्ध कोणताही दावा किंवा इतर न्यायालयीन कार्यावाही दाखले करण्यात येणार नाही, चालवता येणार नाही किंवा त्याच्याकडून कोणत्याही हानिपूर्तीची मारणी करण्यात येणार नाही.

८९. हा अधिनियमाच्या प्रारंभानंतर, विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण किंवा मंडळ-याची प्रथम अडचणी रचना किंवा पुनररचना करण्याच्या बाबतीत कोणतीही अडचण उपस्थित झाल्यास, राज्य शासनास, कुल-दूर करणे, पतीशी विचारवित्तमय केल्यानंतर, आदेशाद्वारे, अडचण दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, त्यास आवश्यक व इट वाटेल अशी, ग्रा अधिनियमाच्या उद्दिष्टांशी आणि प्रयोजनांशी विसंगत नसणारी कोणतीही गोष्ट करता येईल :

परंतु, असा आदेश, या अधिनियमाच्या प्रारंभापासून दोन वर्षांनंतर करण्यात येणार नाही.

निरसन ९०. श्रीमती नाथीलाई दामोदर ठाकरेसी महिला विद्यापीठ अधिनियम, १९४९ यात याउँडे ज्याचा “मुख्य अधिनियम” असा निदेश करण्यात आला आहे, हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे.

व्यावृती ९१. उक्त अधिनियमाचे निरसन करण्यात आले तरीही,—

(एक) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी, कुलगुण स्थृतून पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती, अशा प्रारंभानंतर, विद्यापीठाची कुलगुण होईल आणि या अधिनियमान्वये कुलगुणव्ये नियुक्ती करण्यात येईपर्यंत, उक्त पद धारण करण्यावे आणि या अधिनियमाद्वारे अथवा तदन्वये कुलगुणला प्रदान करण्यात आलेल्या सर्व शक्तीचा वापर करण्याचे व सर्व कर्तव्ये पार पाडण्याचे, चालू ठेवील;

(दोन) (अ) उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी पदावर असलेल्या विद्यापीठाच्या अधिसभेचे सर्व सदस्य, कायेकारिणीचे व विद्या परिषद्वर्द्धे, अभ्यास मंडळाचे आणि इतर सर्व प्राधिकरणाचे, मंडळाचे व सभित्यांचे सदस्य, अनुक्रमे, अधिसभा, कायेकारी व विद्या परिषदा, अभ्यास मंडळे आणि इतर तत्सम प्राधिकरणे, विद्यापीठाची मंडळे व सभित्या याचे सदस्य असल्याचे समजण्यात येईल आणि हा अधिनियम अमलात येईल त्या तारखेसून सहा गहिण्यापेक्षा नंतरची नसेल अशा ज्या तारखेला अधिसभेची उक्तिप्रकारे रचना करण्यात आली आहे असे कुलगुण घोषित करील त्या तारखेपर्यंत, प्राधिकरणे, मंडळे व सभित्या या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचां वापर करतील व करतव्ये पार पाडतील;

(ब) कालप्रधानहे रिकामे केल्यानंतर, कुलशतीला, असे रिकामे पद भरण्यास्तव कोणत्याही व्यक्तीस नामनिर्देशित करता येईल :

परंतु, कुलगुणाची विचारविनियम केल्यानंतर, कुलशतीला, असे रिकामे पद भरण्याबाबत झालेल्या अडूतीमुळे, उक्त रिकामे पद भरण्याबाबत अडूती झाली केवळ याच कारणामुळे, कोणत्याही अशा प्राधिकरणाचे, मंडळाचे अथवा सभितीचे कोणतेही छात्य अथवा नियंत्रण विधिप्राह्लाद ठरणार नाही.

(तीन) उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या सर्व विद्याशास्त्रा व विभाग धांची या अधिनियमान्वये रचना करण्यात आलेली आहे असे समजण्यात येईल ;

(चार) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी, उक्त अधिनियमान्वये संलग्न करण्यात आलेली सर्व महाविद्यालये, घटक बनविण्यात आलेली सर्व महाविद्यालये, मान्यता देण्यात आलेल्या सर्व परिस्थाया आणि नोंदवण्यात आलेल्या सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा व त्या अधिनियमान्वये विद्यापीठाच्या विशेषाधिकारास पात्र होणारीही सर्व, या अधिनियमान्वये, यथास्थिति, संलग्न असल्याचे, घटक बनवण्यात आलेल्याचे, मान्यता देण्यात आल्याचे अथवा नोंदवण्यात आल्याचे आणि विद्यापीठाचे विशेषाधिकार त्याना बंहाल करण्यात आल्याचे समजण्यात येईल मात्र या अधिनियमाद्वारे अथवा तदन्वये असे विशेषाधिकार काढून घेता येतील, निवन्धित करता येतील अथवा त्यात सुधारणा करता येईल ;

(पाच) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी, नोंदवण्यात आलेल्या अथवा नोंदवण्यात आले आहे असे मान्यात आलेल्या सर्व पदवीधरांना, कलम ८१, पोट-कलम (२) च्या खंड (अ), (ब) अथवा (क) अन्वये त्यांना अनही ठरण्यात येत नाही तोपर्यंत, या अधिनियमान्वये नोंदवण्यात आल्याचे समजण्यात येईल :

परंतु, असा कोणताही पदवीधर हा, या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी, महाराष्ट्र राज्यात कायेकाने स्थापन करण्यात आलेल्या इतर कोणत्याही विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर असेल त्याबाबतीत, उक्त कलम ८१, पोट-कलम (२) याच्या परंतुकाढारे आवश्यक असल्याप्रमाणे, त्याने निवड केली नसेल तोपर्यंत तो नोंदवणीकृत पदवीधर असण्याचे वंद होईल ;

(सहा) उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठाची सर्व जंगम व स्थावर मालमत्ता, अणि सर्व अधिकार, कोणत्याही प्रकारचा हितसंबंध, शक्ती व विशेषाधिकार विद्यापीठाकडे हस्तांस्ति करण्यात येतील आणि कोणत्याही हमोशिवाय, विद्यापीठाकडे निहित असतील आणि ज्या उद्दिष्टांसाठी व प्रयोजनांसाठी ह्या विद्यापीठाची रचना करण्यात आली आहे त्यास्तव ते प्रयुक्त असतील ;

(सात) उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठांने स्वीकारलेली किंवा त्याला मिळालेली व या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लगतपूर्वी त्याने धारण केलेली सर्व धर्मदाने ही, विद्यापीठाने या अधिनियमान्वये स्वीकारली असत्त्वाचे किंवा त्याला मिळाली असत्त्वाचे किंवा त्याने धारण केली असल्याचे मानण्यात येईल व ज्या शर्तीवर अशी धर्मदाने स्वीकारली किंवा मिळाली असतील किंवा धारण केली असतील अशा सर्व शर्ती, त्या या अधिनियमाच्या कोणत्याही उपबँधाशी विसंगत असल्या तरीही, या अधिनियमाखाली वैध असल्याचे मानण्यात येईल;

(आठ) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी नियमण झालेली आणि उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या नावे वैधरीत्या अस्तित्वात असलेली सर्व कर्जे, दायित्वे व बंधने याचा फेड व पूर्ती विद्यापीठाकडून करण्यात येईल;

(नव) ज्यात, या अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या नावाने कोणतेही मृत्युपत्रित दान, देणगी, विश्वस्तव्यवस्थेच्या अटी अथवा विश्वस्त निधी अतर्भूत असेल असे, उक्त अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी करण्यात आलेले कोणतेही मृत्युपत्र, विशेष अथवा इतर दस्तऐवज यात, उक्त अधिनियमाच्या प्रारंभानंतर, त्या अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठाचे त्यातील नावऐवजी जणू काही या अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठाचे नाव त्यात अंतर्भूत आहे असा अन्वयार्थ लावण्यात येईल;

(दहा) उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या विद्यापीठाबद्दलचे कोणत्याही अधिनियमितीतील अथवा एखाद्या अधिनियमितीअन्वये काढण्यात आलेल्या इतर लेखांतील सर्व निर्देश या विद्यापीठाबद्दलचे निर्देश आहेत असा अन्वयार्थ लावण्यात येईल;

(अकरा) उक्त अधिनियमान्वये रचना करण्यात आलेल्या व त्या अधिनियमान्वये वैधरीत्या करण्यात आलेल्या आणि या अधिनियमास प्रारंभ होण्याच्या लगतपूर्व अस्तित्वात असलेल्या विद्यापीठाच्या कुलसचिवाची आणि इतर सर्व अधिकारांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक, या अधिनियमान्वये व या अधिनियमाच्या प्रयोजनास्तव करण्यात आल्याचे समजप्यात येईल; आणि कुलसचिव आणि असे अधिकारी व कर्मचारी हे, शक्य असेल तेथवर सक्षम प्राधिकरणाला अशा शर्तीमध्ये बदल करता येतील या गोष्टीचा अपवाद करून, त्यांच्या पदाच्या व सेवायोजनाच्या अटी नियंत्रित करणाऱ्या शर्तीच्या अवीन, पद धारण करण्याचे व कूटी करण्याचे चालू ठेवतील;

(बारा) उक्त अधिनियमान्वये वैधरीत्या करण्यात आलेल्या आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अस्तित्वात असलेल्या परीक्षकांच्या नेमणूका, हा अधिनियमान्वये व अधिनियमाच्या प्रयोजनास्तव करण्यात आलेल्या आहेत असे समजप्यात येईल आणि या अधिनियमान्वये नवीन नेमणूका करण्यात येईपर्यंत असे परीक्षक आपले पद धारण करणे चालू ठेवतील;

(तेस) उक्त अधिनियमान्वये करण्यात आलेले सर्व परिनियम, आदेश, विनियम व नियम आणि काढण्यात आलेल्या सर्व नोटीसा व आदेश जेथवेस असे परिनियम, आदेश, विनियम व नियम या अधिनियमाच्या उपबंधाशी विसंगत नसतील तेथवर, अमलात असल्याचे चालू राहील आणि या अधिनियमान्वये करण्यात आलेले परिनियम, आदेश, विनियम, नियम व काढण्यात येईपर्यंत, या अधिनियमान्वये करण्यात आल्याचे समजप्यात येईल:

परंतु, उक्त अधिनियमान्वये करण्यात आलेला आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अमलात असलेला कोणताही परिनियम, आदेश, विनियम, नियम व काढण्यात आलेली कोणतीही नोटीस अथवा आदेश हा, या अधिनियमान्वये असा परिनियम, आदेश, विनियम, नियम करण्याची अथवा नोटीस अथवा आदेश काढण्याची शक्ती, केवळ निराळे प्राधिकरण अथवा संस्था अथवा अधिकारी याजकडे निहित आहे, अथवा त्याचा विषय हा, या अधिनियमान्वये करावयाच्या दुय्यम विधिविधानाच्या अथवा लेखाच्या निराळ्या नमुन्यात अनुज्ञेय आहे केवळ याच कारणावरून, या अधिनियमाच्या उपबंधाशी विसंगत आहे असे समजप्यात येणार नाही.

(यथार्थ अनुवाद)

दा. डॉ. कुलकर्णी,  
भाषा कंचाळक, महाराष्ट्र राज्य,